Zepto adds \$340 mn to basket; valuation at \$5 bn ahead of IPO

General Catalyst, Dragon Fund, Epiq Capital led the round

MONEY **IN THE BAG**

October 2021 **Raises \$60 million** December 2021 Raises \$100 million at a \$900 million valuation August 2023 Raises \$235 million in a Series-E funding round at \$1.4 billion valuation June 2024 Raises \$665 million

in Series-Ffunding, doubling valuation to \$3.6 billion from \$1.4 billion

STRENGTHENING **OUR BALANCE SHEET** IS A STRATEGIC MOVE, PARTICULARLY AS THE **COMPANY CONTINUES TO DELIVER ROBUST GROWTH AND OPERATING LEVERAGE"** AADIT PALICHA, CO-FOUNDER & CEO. ZEPTO



New Delhi, 29 August

uick commerce major Zepto has raised \$340 million in a follow-on financing round at a valuation of \$5 billion as it gears up for an initial public offering (IPO).

This is Zepto's third bigticket fundraise within a year. With this, the company has raised more than \$1 billion in 12 months. According to people in the

know, Zepto was planning to raise \$400 million but restricted it to \$340 million so that equity dilution for existing investors was not disturbed.

Zepto's fundraise happens at a time quick commerce is hotting up in India. Flipkart

announced its intention to foray into the 10-minute delivery segment. India's largest egrocer. BigBasket, recently announced that 10 minutes was default on its platform. And news reports have suggested Amazon too is planning its forav into the segment. The round was led by

General Catalyst, with Dragon Fund and Epiq Capital joining as new investors. Existing investors like StepStone, Lightspeed, DST, and Contrary raised their stakes. According to Zepto co-

founder and Chief Executive Officer Aadit Palicha, the rationale behind the follow-on financing was twofold. "First, the opportunity to take on board a lead investor of Neeraj Arora's calibre from General Catalyst was one we couldn't pass on. Second, strengthening our balance sheet is a

ARYAMAN GUPTA

larly as the firm continues to deliver robust growth and operating leverage," he said.

In June the company had raised \$665 million in Series F, doubling the firm's valuation to \$3.6 billion from \$1.4 billion. The round saw Lightspeed Venture Partners and Avra join Zepto's cap table, beside existing investors StepStone Group, Nexus Venture Partners, Glade Brook Capital, Goodwater and

Lachy Groom. In August last year, Zepto raised \$235 million in a series E funding at a \$1.4 billion valuation to become a unicorn.

Before that, the firm had raised \$60 million in October 2021. In December that same year, the Y Combinator-backed startup raised another \$100 million at a \$900 million valuation.

"This is one of our first investments in India following the merger of Venture Highway and General Catalyst. We are thrilled to partner with Zepto, and believe their quick commerce model is setting the standard for the future of e-commerce in India and beyond," said Neeraj Arora, managing direc-

tor of General Catalyst. The funds will aid Zepto in bolstering its balance sheet ahead of its planned IPO in roughly 12 months, and is looking to turn profitable before its public listing.

Zepto's gross merchandise value has multiplied year-onyear to reach a base of over \$1 billion, and around 75 per cent of the firm's stores are fully Ebitda (earnings before interest, tax, depreciation, and amortisation) positive as of strategic move, particu- May 2024.

Coming soon to Chennai: Nokia's mega testbed

POWERING UP

access, multi-dwelling unit

Deal to be signed today in

United Arab Emirates (UAE), Singapore,

Japan, and Spain to attract investment

proposals for Tamil Nadu. The Nokia

centre will be established at the State

Industries Promotion Corporation of

into a global destination of choice for

R&D and technology services. Nokia

has been a long-standing partner in

Tamil Nadu's growth story, and it is a

matter of pride for us that the new facil-

"Today, Tamil Nadu has evolved

Tamil Nadu CM M K Stalin

at SIPCOT in Siruseri

Tamil Nadu in Siruseri.

SHINE JACOB

Chennai, 29 August

Soon, the global vision of blazing-fast bandwidth with ultra-high-speed internet access — which could revolutionise virtual reality, augmented reality, and the technology landscape - will get a Chennai touch.

On Friday morning, multinational telecommunications giant Nokia is set to sign a deal to establish the world's largest fixed network testbed in Chennai. This testbed will spearhead Nokia's technological innovations in 10G (gigabit), 25G, 50G, and 100G passive optical networks.

The centre, involving an investment of about ₹450 crore, will be one of Nokia's largest research and development (R&D) laboratories (labs). It will also focus on fixed wireless access, and multi-dwelling unit solutions, as well as access networks and home controllers.

The deal will be signed in San Francisco on Friday morning in the presence of Tamil Nadu Chief Minister (CM) M K Stalin, who is on a 17-day trip to the US to attract fresh investments. This is his fifth overseas trip since the Dravida Munnetra Kazhagam came to ity, the largest fixed network lab within

Hyundai's 1st India-made EV to be unveiled early'25

manufacturer domestic rivals by launching print shrinks and sales at a series of new SUVs as it gears up for a \$3 billion

public listing in the country. The SUV rollout will begin with its first India-made electric vehicle early

market starting in 2026, said higher-margin offerings, pursued in tandem with the country.

South Korean automotive Hyundai's first listing out-Hyundai side South Korea, indicates Motor is hoping to regain its bullish outlook on the Indian market share from world's third-largest car increasingly formidable market as its China foot-

> India is the third-biggest revenue generator for the firm after the US and South Korea

next year and the launch of Mahindra eat into its market at least two gasoline-pow- share with new SUVs which ered models tailored for the are the hottest selling vehicles. India is the thirdthree sources with knowl- biggest revenue generator edge of the company's plans. globally for Hyundai after The strategy of adding the US and South Korea, and has invested \$5 billion in

home decline Hvundai's sales in India have lagged only Maruti Suzuki's, though a rapidly changing competitive landscape has seen Tata Motors and Mahindra &

RELITERS



power in 2021, following visits to the Nokia and possibly the world, will be in Chennai," said T R B Rajaa, Minister for Industries, Investment Promotion, and Commerce in the Government of Tamil Nadu.

This is the result of path-breaking initiatives by the CM, such as Naan Mudhalvan and the Tamil Nadu R&D Policy 2022, which have also led to unprecedented investments. It is our endeavour to sustain this momentum and generate high-value employment opportunities for our vouth." Raiaa added.

J TJSB SAHAKARI BANK LTD. MAINTAN Bharece ka Bank Bhavishus ka Bank

TJSB Term Deposit Scheme

Invest Today!

1.25%

<u>75%</u>`

For Senior Citizens

(Period: 12 To 15 Months)

For General Customers

The centre by the Finnish major will propel the development of next-generation networks and create around 100 specialised jobs.

The Government of Tamil Nadu will provide Nokia with essential infrastructure, regulatory, and policy support in line with current policies. This collaboration reinforces Chennai's strategic importance in Nokia's global operations and underscores the region's increasing prominence as a centre for technological innovation, said a government source.

Stalin will also visit Chicago, where he will interact with several multinational companies. Stalin's earlier visits to the UAE, Singapore, Japan, and Spain attracted investment proposals totalling ₹10,882 crore through 17 memoranda of understanding, which are expected to create over 18,500 jobs. Of those 17 projects, five worth ₹990 crore have already started production.

Before leaving for the US, Stalin stated that since his government took charge, the state has seen around 872 investment deals with a cumulative investment of ₹9.99 trillion, creating around 1.89 million jobs. Of those 872 projects, 234 have already started production.



Kothari Hosiery Factory Private Limited 29, Strand Road, Mohta House 2nd Floor, Kolkata 700001 | P 84208 26999

NATH INDUSTRIES LIMITED

ouse, Nath Road, Aurangabad 431005, M CIN : L21010MH1980PLC022820

NOTICE TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting ('AGM') of the Members of Nath Industries Limited (the Company) is scheduled to be held on Friday, September 27, 2024 at 12.30 PM through Video Conference

on Friday, September 27, 2024 at 12.30 PM through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility. The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated May 5, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website www.nathindustries.com and ite of the Stock Exchange i.e. at www.bseindia.com Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID at www.bigshareonline.ccm//InvestorRegistration.aspx by following inclusive) for the purpose of ensuing Annual General Meeting The Company has fixed Wednesday, September 20, 2024 as the 'Record Date' for determining entitlement of members to final dividend for the financial year ended March 31, 2024, i approved at the AGM. converting news instructions provided therein and any Member holding share(s) in electronic mode can register / update e-mail address with respective Depository approved at the Advit. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the Annual General Meeting. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting which is available on the Company's whether the Intervence of the Annual General Meeting which is available. Definition Participants "DPs" The Company has engaged the services of NSDL as the authorized agency for conducting of the e-AGM and for providing e-voting facility. Members car cast their vote online from 09:00 A.M. (IST) on September 24, 2024 to 5:00 P.M. (IST) on September 26, 2024. At the end of remote e-voting period, the ebsite www.victoriamills.in and website of the Stock Exchange i.e. BSE Limited a facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available /ww.bseindia.com. during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the Cut-Off Date i.e. Wednesday, September 20, 2024 (eligible Members), can exercise their right to vote by using the remote e-voting and e-voting facility for all of the business specified in the Notice convening the AGM of the Company. into economic voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again the details available at The remote e-voting will commence on Saturday September 23rd , 2024 at 10.00 am (IST) www.evoting.nsdl.com. The remote e-voting will end on Tuesday, 26th September, 2024 at 5.00 pm (IST); Only those members, whose names are recorded in the Register of Members maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. In case of any query in connection with the e-voting facility or attending the AGM through VC September 20, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-OAVM facility, the Shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) available on <u>https://instameet.linkintime.co.in</u> and <u>https://instavote.linkintime.co.in</u>/or you can write ar email to <u>insta.vote@linkintime.co.in</u> or Call us: - Tel: (022-49186000) Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.com / 022-4886 7000 For, The Victoria Mills Limited intelligence. For Nath Industries Limited Sd/ Place: Aurangabad Hussain Sidhpurwala Place: Mumbai Date : 26.08.2024 Company Secretary Date: August 30, 2024 Company Secretary

₹ in Lablaa)



MUMBAI- 400013 TEL: 24971192/93, FAX: 24971194 vicmill2013@gmail.com WEB: www.victo

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 111th Annual General Meeting of the Company will be held on 27th September, 2024 Wednesday at 11.00 a.m through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode") to transact the business, as set out in the Notice of the Annual General Meeting.

The dispatch of Annual Report of the Company for the financial year 2023-24 along with the AGM Notice and E-voting procedure to the Members was Completed. The Annual Report has been sent electronically to those members, whose email addresse vere available with the Company's Register and Transfer Agent, Link Intime India Private Limited.

For the members, who have not registered their email addresses, the procedure for registering their email id has been provided in the Notice of AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2023-24 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI ((Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from the Thursday, September 21, 2024 to Wednesday, September 27, 2024(both days

50 years of

GILLETTE INDIA LIMITED CIN: L28931MH1984PLC267130 Regd. Office : P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099 Tel: (91-22) 6958 6000; Fax: (91-22) 6958 7337; Website: in.pg.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 30TH JUNE 2024

						(₹ in Lakhs)
		(1)	(2) Preceding	(3) Corresponding	(4)	(5) Previous
	Particulars	Three Months	Three Months	Three Months	Year	Year
		Ended	Ended	Ended	Ended	Ended
		30 th June	31 st March	30 th June	30 th June	30 th June
		2024	2024	2023	2024	2023
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Revenue from Operations	64 533	68 074	61 944	2 63 308	2 47 705
2	Net profit for the period (before tax and exceptional items)	15 523	14 282	12 364	56 225	47 290
3	Net profit for the period (before tax, after exceptional items)	15 523	14 282	12 364	56 225	47 290
4	Net profit for the period after tax	11 597	9 909	9 175	41 170	35 568
5	Total Comprehensive income for the period	11 460	10 133	8 970	41 875	35 296
	[Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]					
6	Equity share capital	3 259	3 259	3 259	3 259	3 259
	(Face Value ₹ 10 per equity share)					
7	Other Equity				93 868	95 627
8	Earnings per Share					
	(Face value of ₹ 10 per equity share)					
	(not annualised) :					
	a) Basic	35.59	30.41	28.15	126.35	109.15
	b) Diluted	35.59	30.41	28.15	126.35	109.15

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and on Company's website (in.pg.com) For and on behalf of the Board of Directors of

Gillette India Limited Place : Mumbai Date: August 29, 2024 Kumar Venkatasubramanian Please visit us at our website in.pg.com Managing Director

50 Years of Insight

Curbs on e-devices to impact 50% of US-bound flyers

Standard

🕟 businessstandard 🗙 bsindia 🧭 business.standard

business-standard.com











Business



सोलापूर : खड्ड्याच्या तक्रारींसाठी आले ॲप

सोलापूर, दि.२९: सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहर व जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध रस्त्यांची देखभाल व दुरूस्ती योग्य पद्धतीने व्हावी. नागरिकांना चांगल्या वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पीसीआरएस ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपवरून सर्वसामान्य जनतेला आता आपल्या परिसरातील रस्त्यांची तक्रार करता येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी पत्रकार परिषढेत दिली. शासकीय

विश्वामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची पत्रकार परिषद झाली. यावेळी कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे. कार्यकारी अभियंता अजय भोसले. सहा. कार्यकारी अभियंता रोहित रव्वा, उपअभियंता विशाल लेंगरे आदी उपस्थित होते.

माळी म्हणाले की, पावसाळ्यात रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे वाहतुकीला त्रास होतो.इतकेच नव्हे तर पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता दाखवत आपल्या परिसरातील रस्त्यांची तक्रारी नोंदविण्यासाठी नवीन अँप केले आहे. दीड वर्षांपासून या ॲप निर्मिती आणि तांत्रिक पडताळणीचे काम सुरू

ॲप जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या रस्त्यांना जोडण्यात आले आहेत.

जाहीर नोटीस

PUBLIC NOTICE This is to bring to the knowledge of सर्व संबंधितास कळविण्यात येते कि. सदनिक eneral public at large on behalf of my lient **MR. SMIT. DHARMANSHU** क्र.४०२, सी विंग, चौथा मजला, क्षेत्र १३८.४७ MERCHANT that (1) MR DHARMANSHUS. MERCHANT & 2 चौमी (बिल्टअप) आणि एक ओपन कार पार्किंग स्पेस नं.ओसीपी/एनसी-३, क्षेत्र १४२ MRS. URVASHI S. MERCHANT nembers of D. G. Nagar No. 4 Co-op चौफूट, दारा एन्क्लेव्ह, आर्मी को. ऑप. हौ. सो Hsg. Soc. Ltd., and owners of Fla No. 135, on the Second Floor लि., प्लॉट नं.६, सेक्टर नं.९, मौजे नेरुळ, नर्व मुंबई-४०००७६ हया मिळकतीवर आमचे Building No. 6, in D. G. Nagar 4 Co op. Hsg. Soc. Ltd., having address अशिल दि फ़ेडरल बँक लि. वाशी शाख at. Ambadi Road, Vasai Road (W) यांच्याकडून श्री. संजयकुमार दामोदर सुर्वे 401 202 died on 22/07/2014 आणि सौ. रेवती संजयकुमार सुर्वे ह्यांनी कर्ज 04/09/2013 respectively. The legal घेतले असून त्या करिता सदर मिळकत गहाप heirs of the deceased have release their share in the above said Flat i ठेवली आहें, सदर मिळकती संदर्भात (१) आर्मी favour of MR. SMIT DHARMANSHU वेल्फेअर हाउसिंग ऑर्गनायझेशन (लिहून MERCHANT, vide registered releas देणार) आणि कर्नल रविंदर सागर आणि deed dtd. 28/06/2024, Reg. Vide No Vasai-1-8839/2024. The society श्रीमती विनय सागर (लिहून घेणार) यांच्यातील intends to transfer the said Flat i मूळ हस्तांतरण डीड दि. २२/०५/२००२, avour of MR. SMIT DHARMANSHU नोंदणी क्र. टनन-६-६६५१/२००२, दि MERCHANT. ०८/०८/२००२ या मधील ५ पृष्ठ (पृष्ठ क्र. १, १७, So, Claims/Objections are hereby invited from the heir or heirs or othe १८, १९,२०) व सोबत मूळ पावती व सूची क्र. 3 claimants/Objector or objections to the Transfer of the said Shares and आणि (२) आर्मी वेल्फेअर हाऊसिंग the irransfer of the said Shares and interest of the deceased members in the capital/property of the society within a period of **14 days** from the publication of this notice, with copies ऑर्गनायझेशन-न्यू बॉम्बे द्वारे कर्नल रविंदर सागर आणि श्रीमती विनय सागर यांना जार्र केलेले निवासस्थानांचे मूळ वाटप पत्र क्रमांक of such documents and other proofs in support of his/her/their claims ओ / एमए / ३५३०९ / नवीन, दिनांक ०३/०५/१९९५ हे गहाळ झाले आहेत. objections for transfer of shares and तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री, nterest of the deceased members i the capital/property of the society, or to us at the below mentioned address. I गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांन no claims/objections are receive सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ within the period prescribed above the shares and interest of the दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यांसहित deceased members in the Capita property of the society shall be निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी कन्सलटंट, अनिता शॉपिंग सेंटर, १ला मजला, transferred legally in the name of MR SMIT DHARMANSHU MERCHANT पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०२ in such manner as is provided under the bye-laws of the society. या पत्त्यावर कळवावा, नपेक्षा सद मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारे Sd/-हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला आहे

Adv. Nagesh J. Dube 'Dube House', Opp. Bishop House Stella, Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar – 401202. Place : Vasai Date : 30.08.2024 Place : Vasai

PUBLIC NOTICE

असे समजण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

ता. ३०.०८.२०२४

NOTICE is hereby given in General Public that MR. PARAG RAMDAS KANANI, has been applied for membership with my client namely Shop Zone Premises Co-operative Societ Ltd., having its address at Office No.108, 1st Floor, Shop Zone, M. G. Road, Ghatkopa (West), Mumbai - 400 086; hereinafter referred to the "said society" for the sake of brevity upon the demise of his mother NEELA RAMDAS KANANI on 19.03.2021 in Mumbai without naking nomination, and he himself and his aforesaid mother jointly holding Office Nos.11,12,13,14 on Fifth Floor, Shop Zone Premises Co-op. Soc. Ltd., M. G. Road Ghatkopar (W), Mumbai - 400 086 and joint members of the said society and holding 20 shares of Rs. 50/- each being distinctive Nos. 1701 to 1720 under Share Certificate No. 086 of the said society and therefore, her other legal heirs have duly relinquished and released their respective undivided share lying in the said offices and said shares in respec of the aforesaid offices in favour of Mr. Parag Ramdas Kanani by virtue of registered Release Deed dated 30.06.2021 and therefore, my client hereby invites claims or objections through me from the heir or heirs or other claimant or claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / Propert of the society within 14 (Fourteen) days from the publication of this notice, with copies c such documents and other proofs in support of his/her/their/ claims or objections fo transfer of shares and interest of the deceased member in the capital / Property of the society to me at address mentioned herein under or Hon. Secretary or manager of the said society at the address mentioned hereinabove. If no claims / objections are received within the period prescribed above, the said society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society.

Place : Mumbai; Dated : 30th day of August, 2024 SHAILESH P. PANSARE Advocate High Court, Mumba Office No.217, 2nd Floor, Shop Zone, Near Bank India, M. G. Road, Ghatkopar (W), Mumbai – 400086

दिनांक : ०५/०८/२०२४

ਰਾਂ

जाहीर नोटीस

सर्व संबंधिताना कलविण्यात येते की श्री कांतीलात

वल्लभजी पारेख व त्यांची पत्नी श्रीमती. इंदूमती कांतीलाल पारेख हे दोघे फ्लॅट नं १०३, बी विंग, पहिला

माळा, क्षेत्रफळ ३६० चौ. फुट (बिल्ट अप) इमारत

समीर को. ऑ.ही. सो.लि., साई नगर, वसई (प) या संयक्त मालक आहेत

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given in General Public that MR. RAKESH RAMDAS KANANI, has been applied for membership with my client namely Shop Zone Premises Co-operative Society Ltd., having its address at Office No.108, 1st Floor, Shop Zone, Near Bank of India, M. G Road, Ghatkopar (W), Mumbai - 400 086; hereinafter referred to the "said society" for the sake of brevity, upon the demise of his mother NEELA RAMDAS KANANI on 19.03.202 n Mumbai without making nomination, and he himself and his aforesaid mother jointly holding Office Nos. 5, 6, 7, 8 on Fifth Floor, Shop Zone Premises Co-op. Soc. Ltd., M. G Road, Ghatkopar (W), Mumbai - 400 086 and joint members of the said society and holding twenty shares of Rupees Fifty each being distinctive Nos. 1661 to 1680 under Share Certificate No. 084 of the said society and therefore, her other legal heirs have duly relinquished and released their respective undivided share bying in the said or fiftice and said shares in respect of the aforesaid offices in favour of Mr. Rakesh Ramdas Kanani by virtue of registered Release Deed dated 30.06.2021 and therefore, my client hereby invites claims or objections through me from the heir or heirs or other claimant or claimants / objector o objectors to transfer of the said shares and interest of the deceased member in capital Property of the society within 14 days from the publication of this notice, with conies o such documents and other proofs in support of his/her/their/ claims or objections fo transfer of shares and interest of the deceased member in the capital/ Property of the society to me at address mentioned herein under or Hon. Secretary or manager of the said society at address mentioned hereinabove. If no claims / objections are received within the period prescribed above, said society shall be free to deal with the shares and interest of deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under bye-laws of the society. Place : Mumbai; SHAILESH P. PANSARE

Dated : 30th day of August, 2024

Advocate High Court, Mumba Office No.217, 2rd Floor, Shop Zone, Near Bank India, M. G. Road, Ghatkopar (W), Mumbai – 400086

रोझलॅब्जू फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ४१२, ४ था मजला, १७जी वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. सीआयएन : L70100MH1995PLC318333 वेबसाइट: www.roselabsfinancelimi ईमेल: roselabsfinance@loghagroup.com दूष्ट्यनी: +९१ २२ ६१३३४४००

व्हिडीओ कॉन्फ रन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांतून आयोजित

करावयाच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती ासदांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापि

यम व सेबी (सूची अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (''सूची विनियमन'') सहवाचन कॉर्पोरे कामका मंत्रावाद्वार (''एससीए') जारी सर्वस्वाधाण परिप्रक क्र. २०/२०२० दि. ०५.०५.२०२० व यासंदर्भा कारी पुढील परिपत्रके व सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि. ०५ँ.०१.२०२३ व परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७, दि ०७.१०.२०२३ तसेच यासंदर्भात एमसीए व सेबी यांच्याद्वारे जारी अन्य लागू परिपत्रके (एकत्रितरीत्या म्हणून संदर्भित) यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएसे'') व्हिडिओ कॉन्फ रन्स (''व्हीसी'')) अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएस'') माध्यमातून बुधवार, दि. २५.०९.२०२४ रोजी दु. ३.०० वाजत (भा. प्र. वे.) एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत, ज्या भागधारकांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार व शेअर ट्रात्सफर एजं (आरटीए)/ डिपॉडिस्टरी पॉर्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. अशा सर्व भागधारकांना एजीएमची सुचना तसेच वित्तीय वर्ष २०२३–२४ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत.वित्तीय वर्ष २०२३–२ वर्ष २०१३-२३ व्या वाभिक अस्थालाच्या इलस्ट्रांनक प्रता पठिषपंथां। आल्पा आत्मा विष २०१३-२३ च्या वार्षिक अहवालासह ७७ व्या एजीएमची सूचना कंगनीची वेबसाइट <u>www.roselabsfinancelimited.ir</u> वर आणि स्टॉन एक्सर्येज म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>https://www.bseindia.com</u> वर तसेच तिंक इमटाइम इंडिया प्रायव्हेट तिमिटेडची वेबसाइट <u>www.linkintime.co.in</u> वरही उपलब्ध असेल. वित्तीय वर्ष२०२३-२४ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत सूचनेच्या कागदोपत्री प्रती विनंती केल्यावर सभासदांना पाठवण्यात येतील.

वार्षिक अहवालासह एजीएमची सचना प्राप्त करण्यासाठी ईमेल पत्ते नोंदणी/अद्ययावत करण्याची पद्धत :

जे सभासद आपला ई-मेल पत्ता नोंदणीकृत /अद्ययावत करू इच्छित आहेत त्यांनी कृपया खालील निर्देशांचे पाल करावे :

०८.२०२४		
		बंधित डीपीज्द्वारे सुचविलेल्या प्रक्रियेनुसार तुमच्या डीमॅट खात्यामध्ये
अशिलांतर्फे ॲड. पायस डिमेलो	भागधारक तपशील ने	दणी/अद्ययावत करावा.
ICE	आरआयण	। नोंद घ्यावी की, सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/एम सडी/एमआयआरएसडी – पीओडी – १/सीआयआर/२०२३/३७, ३.२०२३ (सेबी मास्टर परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/
ARAG RAMDAS KANANI, has been one Premises Co-operative Society Shop Zone, M. G. Road, Ghatkopar		- १/पी/सीआयआर/२०२४/३७, दि. ०७.०५.२०२४ चा भाग)
"said society" for the sake of brevity, W on 19.03.2021 in Mumbai without said mother jointly holding Office es Co-op. Soc. Ltd., M, G, Road,	निवड, सं खाते तपश	स्वरूपातील भागधारक असलेल्या सर्व सभासदांना पॅन, नामांकन पर्क तपशील (पॅन व मोबाइल क्रमांकासहित टपाली पत्ता), बँक गील व नमुना स्वाक्षरी आदी तपशील त्यांच्या अनुषंगिक फोलिओक्रम सादर करणे अनिवार्य आहे.
s of the said society and holding 20/ to 1720 under Share Certificate No. al heirs have duly relinguished and	आरटीए	गयआएएस – १ फॉर्म व अन्य संबंधित फॉर्ममधून तपशील कंपनीचे अर्थात सीआयएल सीक्युरिटीज् लिमिटेड यांच्याकडे नोंदेणीकृत/ करावा. सभासदांना विहित फॉर्म कंपनीची वेबसाइट <u>www.</u>
aid offices and said shares in respect ndas Kanani by virtue of registered		s <u>financelimited.in</u> वरून किंवा आरटीए यांची वेबसाइट <u>www.</u> <u>e.co.in</u> येथून डाऊनलोड करता येऊ शकतील.
ent hereby invites claims or objections	ई–मतदानाच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप	
claimants / objector or objectors to sed member in the capital / Property lication of this notice, with copies of /her/their/ claims or objections for heer in the capital / Property of the	सूचनेत विहित विषयांवर दूरस्थ स्वरूपात मत	ई- व्होटिंग) तसेच एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमात् देण्याची सुविधा असेल. दूपस्थ ई-मतदानासमवेत ई-मतदानाकरिता एजीएमच्या सूचनेत विहित आहेत. सदर तपशील कंपनीची वेबसाइ 1 वरही उपलब्ध असेल.
on. Secretary or manager of the said aims / objections are received within be free to deal with the shares and	सी -१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्र	डेया प्रायव्हेट लिमिटेड (युनिट : रोझलॅब्ज् फायनान्स लिमिटेड), पर ोळी (पश्चिम), मुंबई -४०० ०८३, दूर. क्र. ० ८१० ८१११ ६७६७ वेबसाइट <u>www.linkintime.co.in</u> येथे संपर्क साधू शकतील.
rty of the society in such manner as	सदर सूचना ही एमसीए व सेबी यांच्या लागू लाभार्थ जारी करण्यात येत आहे.	परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सभासदांच्या माहितीसाठी
Sd/- SHAILESH P. PANSARE Advocate High Court, Mumbai		रोझलॅब्ज् फायनान्स लिमिटेड करित सही/– यांजन तौंक
Zone, Near Bank India, M. G. Road,	दिनांक : २९.०८.२०२४	गुजन ताक कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी
Ghatkopar (W), Mumbai – 400086		कंपना सांचव व अनपालन आवकार



महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

मूदतवाढ सूचना

ई निविदा सूचना क्र. २४/२०२४-२०२५ (मुंबई) करीता

दिनांक २०/०८/२०२४ रोजी दैनिक दैनिक नवराष्ट्र, मुंबई, दैनिक एक्टिव्ह टाईम्स, मुंबई, दैनिक मुंबई लक्षदिप, मुंबई या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वरील ई निविदा सूचनेतील खालील कामाकरीता ई निविदा संकेतस्थळावर उपलब्धतेबाबत महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्धतेबाबत मुदतवाढ सूचना देण्यात येत आहे.

अ.	कामाचे नांव	अंदाजित रक्कम				
क्र.	र्यानाय गांव	अदााजत रक्कम				
۹.	तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूमिगत सांडपाणी निःसारण योजनेची देखभाल व	₹ ૨७,૨३,૨७૮.૦				
	दुरूस्ती तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पंप हाऊस व टाकी-५ ची दुरुस्ती करून रंग					
	लावणे व कंपाऊंड वॉलची दुरुस्ती करणे.					
<i>،</i>	तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनिवासी इमारतीची देखभाल व दुरूस्ती तारापूर	₹ ૧५,૮५,૮३४.૦				
	औद्योगिक क्षेत्रातील कार्यालयीन इमारतीच्या बाह्य व अंतर्गत भागास रंग लावणे.					
	उपरोक्त कामाकरीता निविदा प्रपत्र दिनांक ०२/०९/२०२४ प	र्यंत महामंडळाच्या				

http://www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील. ज्या निविदा धारकांनी यापूर्वी आपली निविदा भरली असेल अथवा अपलोड केली असेल, त्यांनी

निविदेमध्ये बदल करुन किंवा बदल न करता सदर निविदा पुन्हा भरणे आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी, अशा कंत्राटदारांनी शुद्धिपत्रकानंतर जर निविदा पुन्हा भरली नाही अथवा अपलोड केली नाही तर त्यांचा देकार सदर स्पर्धात्मक निविदेतून आपोआप बाद होईल.

सदर निविदा सूचनेत इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

OFFER PUBLIC ANNOUNCEMENT TO THE PUBLIC SHAR **CITYGOLD CREDIT CAPITAL LIMITED**

Corporate Identification Number: L65921PB1993PLC013595; Registered Office: Room No. 555, 5th Floor, LSE Building, Feroze Gandhi Market, Ludhiana - 141001, Punjab, India; Contact Number: 0161-4641-099; Website: www.citygoldcreditcapitallimited.com; Email ID: cg

Open Offer for acquisition of up to 8,32,130 (Eight Lakhs Thirty-Two Thousand One Hundred and Thirty) Offer Shares of Rs.10.00/- (Rupees Ten Only) each, at an Offer Price of Rs.16.50/- (Sixteen Rupees and Fifty Paise Only) each (including interest at the rate of 10.00% (Ten Percent) per annum) of CityGold Credit Capital Limited ('CityGold' or 'Target Company') representing 26.00% (Twenty-Six Percent) of the Voting Capital of the Target Company, payable in cash, by Mr. Nitin Minocha, the Acquirer, in ccordance with the provisions of Regulations 3 (1) and 4 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisitio of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto

This Post-Offer Public Announcement is being issued by Swaraj Shares and Securities Private Limited, the Manager to the Offer ('Manager'), on behalf of the Acquirer to the Public Shareholders of the Target Company, in connection with the Offer made and in pursuant to and in compliance with the provisions of Regulation 18 (12) and other applicable provisions under the SEBI (SAST) Regulations ('Post-Offer Public Announcement').

This Post-Offer Public Announcement should be read in continuation of, and in conjunction with the: a) Public Announcemen And the solution of the solution with the solution of the solu the Tendering Period and subsequently the Offer Period dated Monday, October 23, 2023, published in the Newspapers on Wednesday October 25, 2023 ('Extension of Offer Period Advertisement'), (e) Letter of Offer dated Saturday, July 20, 2024, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement ('Letter of Offer'), (f) Revised Recommendations of the Independent Directors of the Target Company which were approved on Thursday, July 25, 2024, and published in the Newspapers on Friday, July 26, 2024 ('Revised Recommendations of the Independent Directors of the Target Company), (g) Pre-Offer cum corrigendum to the Detailed Public Statement Advertisement dated Saturday, July 27, 2024, which was published in the Newspapers on Monday, July 29, 2024 ('Pre-Offer Public Announcement') (the Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Letter of Offer, Extension of Offer Period Advertisement. Revised Recommendations of the Independent Directors, Pre-Offer Advertisement cum Corrigendun to the Detailed Public Statement of the Target Company, and this Post-Offer Public Announcement are hereinafter collectively referred to as 'Offer Documents') issued by the Manager on behalf of the Acquirer.

The capitalized terms used but not defined in this this Post-Offer Public Announcement shall have the meaning assigned to such terms in the Offer Documents.

	ector or objectors to				न पणालाच्या माध्यमातन						
publication of this n	the capital / Property notice, with copies of ns or objections for	सभासदांना दूरस्थ ई-मतदान प्रणाली (f सूचनेत विहित विषयांवर दूरस्थ स्वरूपात विस्तृत निर्देश कंपनीच्या सभासदांकरित	1 मत देण्याची सुविधा उ ाच्या एजीएमच्या सूचनेत	गसेल. दूरस्थ ई-मतदानास । विहित आहेत. सदर तप	मवेत ई-मतदानाकरिताचे	1.	Name of the Target Company	City Gold Credit C 'L65921PB1993PLC01359 LSE Building Feroze Gand	5', with its registered	office located at Room	Identity number No. 555, 5th Floor,
r Hon. Secretary or	ital / Property of the r manager of the said is are received within	https://www.roselabsfinancelimit सभासद कंपनीचे आरटीए : लिंक इनटा सी -१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग,	इम इंडिया प्रायव्हेट लिगि	ग्टेड (युनिट : रोझलॅब्ज् प		2.	Name of the Acquirer and PACs	Mr. Nitin Minocha, s/o bearing Permanent Account	Mr. Krishnalal Mind	ocha, aged 52 years,	Indian Resident, me Tax Act, 1961,
all be free to deal	with the shares and ty in such manner as	सा - २०२, २४७ पाफ, एराबार्स नाग, ई-मेल <u>rnt.helpdesk@linkintime.c</u> सदर सूचना ही एमसीए व सेबी यांच्या	o.in, वेबसाइट <u>www.l</u>	<u>nkintime.co.in</u> येथे संप	र्क साधू शकतील.			resident at A 1806, Weste Maharashtra, India	ern Heights, Four Bu	ngalows Andheri West,	Mumbai - 400053,
	Sd/-	लाभार्थ जारी करण्यात येत आहे.	~ 3			3.	Name of Manager to the Offer	There are no persons actir Swaraj Shares and Securi	•	Acquirer for the purpose	e of this Offer.
	AILESH P. PANSARE			रोझलॅब्ज् 1	फायनान्स लिमिटेड करिता सही/–	4.	Name of Registrar to the Offer	Integrated Registry Manag		ate Limited	
	ligh Court, Mumbai Ik India, M. G. Road,	दिनांक : २९.०८.२०२४		कंगनी मनि	गुंजन तौंक व व अनुपालन अधिकारी	5.	Offer Details				
Ghatkopar (W)	, Mumbai – 400086	दिनाकः २९.७८.२०२४ ठिकाणः मुंबई			व व अनुपालन आवकारा भासदत्व क्र. : ए२३३४६		Date of Opening of the Offer Date of Closing of the Offer	Tuesday, July 30, 2024 Monday, August 12, 2024			
	•						Date of Payment of Consideration	Monday, August 12, 2024 Monday, August 26, 2024			
		जिलेट इंडिया लिगि	मेटेड			7.	Details of the Acquisition				
नोंद. कार्या.: पी		CIN:L28931MH1984PLC अस रोड, चकाला, अंधेरी (पू.),	267130	.:(९१–२२)६९५८६(00: फॅक्स: (९१-		Particulars	Proposed in the Of (Assuming full accepta	ance in this Offer)	Actua	
	२२)६९५८७३३७,	E-mail ID: investorgil.in 11 खालील भाग प्रमाणपत्रे हरविली/	m@pg.com; in	.pg.com			Offer Price	Rs.16.50 (Sixteen Rupees and F	Fifty Paise Only)	Rs.16. (Sixteen Rupees and	Fifty Paise Only)
	प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित गधारकाचे नाव	करण्याकरिता कंपनीकडे अर्ज केला भाग	आहे. विशिष्ट क्रम	गंक	शेअर्सची	1.2	Aggregate number of Equity Shares tendered	8,32,13 (Eight Lakhs Thirty-1 One Hundred a	Two Thousand	90,00 (Ninety Th	
क्र.		प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	संख्या	7.3	Aggregate number of Equity	8,32,13	.,	90,00	00
१०६९१ प्रम	ोद एम आर थरान भंगाळे	१०६९१	92829	9082860	900		Shares accepted	(Eight Lakhs Thirty-1 One Hundred a		(Ninety Th	
		२८४८७ ५ प्रकारचे व्यवहार करण्याविरुद्ध इशार गक्तींनी तो दावा कंपनीच्या वर दि				7.4	Size of the Open Offer (Number of Equity Shares multiplied	Rs.1,37,30,1 (Rupees One Crore Thirty	45.00/-	Rs.14,85,0 (Rupees Four	
झाल्यापासून १५ दिव	वसांच्या आत नोंदवावा. या काल	गवधीनंतर कोणताही दावा विचारात					by Offer Price per Equity Share)	Thousand One Hundred a		Eighty-Five Tho	
करण्याची प्रक्रिया सु	<u> </u> रू करेल.			<u></u> ;			Shareholding of the Acquirer before Number of Equity Shares	the Share Purchase Agre	eement/ Public Anno		
				ाजलट इंडि	ऽया लिमिटेडकरीता सही∕–	a) b)	% of fully diluted Equity Share capital	Not Applic	able	Nil Not Appl	
दिनांकः २९ ऑगस	स्ट, २०२४				फ्लेविओ मचाडो	7.6	Sale Shares proposed to be acquire				
ठिकाणः मुंबई					कंपनी सचिव	a)	Number of Equity Shares	4,94,80 Four Lakhs Ninety-F(Eight Hunc	our Thousand	4,94,8 (Four Lakhs Ninety Eight Hu	-Four Thousand
						b)	% of fully diluted Equity Share capital	15.46% (Fifteen Point Four	%	15.46 (Fifteen Point Fou	3%
 IndiaS	helter इंटि	डेया शेल्टर फार	यनान्स व	जॉर्पोरेशन	लि.	7.7	Equity Shares acquired by way of O		,		
	e Loans नोंदणीकृत कार्या.					(a)	Number of Equity Shares	8,32,13		90,00 (Ninety Th	
शाखा कॉय		ननशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा	राष्ट्र बँकेच्या बाजूला, शिव	ाजी नगर रोड, गारखेडा, अं	ौरंगाबाद - ४३१००५३.			(Eight Lakhs Thirty-1 One Hundred a		(11100)	ousanu)
	जाहिर सूचन _{सिन्धुरिट}	नग्शाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा 11 — स्थावर मालमत्तेच्या 1 इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या	राष्ट्र बॅंकेच्या बॉजूला, शिव विद्रीककरिता नियम ८(६) अंतर्गत,	ाजी नगर रोड, गारखेडा, अं लेलाव		b)	% of fully diluted Equity Share capital	(Eight Lakhs Thirty-1 One Hundred a 26.00% (Twenty-Six F	nd Thirty) %	2.81 (Two Point Eight	%
	जाहिर सूचन सिक्युरिट ॲन्ड रिकन्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल	तनशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा 11 – स्थावर मालमत्तेच्या 1 इंटोस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या 1 ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरि	राष्ट्र बँकेच्या बॉजूला, शिव विद्वीविवरिता नियम ८(६) अंतर्गत, टी इंटरेस्ट ॲक्ट २००२ व	ाजी नगर रोड, गारखेडा, अं जिलाव प्रंतर्गत इंडिया शेल्टर फार		7.8	Equity Shares acquired after the De	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement	nd Thirty) %	2.81 (Two Point Eight	% One Percent)
सिक्युरीटायझेशन वेथे सामान्यतः जनतेस आ	ত্যাद्दिर सूचन सिब्बुदिट ॲन्ड रिकन्स्ट्रबरान ऑफ फिनात्थियर (आवएसएफसी) (प्रदि णि विशेषतः कर्जदार, सह-कर्जवार आ	त्नशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा ११ – २३था दर्रसा लस्टर्तेच्या १ इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ ज्या १ अंसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्सुरि मेर् त कर्षताट) कडे तारण ठेवलाया स्थाव णे जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारस	राष्ट्र बॅकेच्या बॉजूला, शिर विद्वत्रीवत्र रिता नियम ८(६) अंतर्गत, टी इंटरेस्ट ॲक्ट २००२ : र मालमत्तेच्या विक्रीका प्रतिनिधींना सूचना दिली :	ाजी नगर रोड, गारखेडा, अं लेलाव प्रंतर्गत इंडिया शेल्टर फार रता सूचना. बाते की खाली वर्णन केलेली	ननन्स कॉर्पोरेशन 1 स्थावर मालमत्ता प्रतिभूत	7.8 a)	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil	and Thirty) % Percent)	2.81 (Two Point Eight	% One Percent)
सिक्युरीटायझेशन येथे सामान्यतः जनतेस आ कर्जदाराकडे तारण/शुल्कः कर्जदार, सह-कर्जदार किंव	जाहिर सूचन सिब्सुरिट अँच फिन्स्ट्रबरान ऑफ फिनाविषक (आवएसएफसी) (प्रति णि विशेषतः कजंवार, सह-कजंवार आ आकारली आहे, ज्याचा ताबा प्राधिकृत अ वा जामीनदार्गकडून थकवाकीच्या वसुलं	तरशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा 11 – स्थावर् माउट्राट्वे प्रदान 1 इंटरेस्ट (एनफोसॅमेंट) निषम, २००२ च्या 1 ॲसेटस् ॲन्ड एनफोसंमेन्ट ऑफ सिल्युरि 14 कु कर्बता) कडे तारण ठेवलेल्या स्थाव 19 जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारस दीकार्यायो वेतला आहे, आयएसएफसी (प्रति विकरिता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे अ	राष्ट्र वैकेच्या बॉजूला, शिव विषम ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट ॲक्ट २००२२ र र मालमत्तेच्या विक्रीकॉ अतिनिधींना सूचना दिली: भूत कर्जवार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त	ाजी नगर रोड, गारखेडा, अं जिल्लाव प्रंतर्गत इंडिया शेल्टर फार (ता सूचना. बाते की खाली वर्णन केलेली कर २०२४ (लिलावाची ता त्यावर विक्री केली जाईल. र	गनन्स कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या ाखीव किंमत आणि इसारा	7.8 a) b)	Equity Shares acquired after the De	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement	Ind Thirty) % Percent) able	2.81 (Two Point Eight Nil Not Appl	% One Percent) icable
सिक्युरीटायझेशन येथे सामान्यत: जनतेस आ कर्जवारा सह-कर्जवार किं रक्षम ठेव खाली नमूद वेरली	जाहिर सूचन सिखुरिट अँन्ड रिकन्द्रब्शन ऑफ फिनाविश्वल (आवर्यसएफसी) (प्रति णि विशेषतः कर्जवार, सह-कर्जवार आां आकारली आहे, ज्याचा तावा प्राधिकृत आजारे, जाहिर लिलावात सहभागी होण्यास्	त्मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा 11 – स्थावर् मालस्टतेच्था 1 इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या 1 इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या 1 इंसेंटर्स्ट अॅंड एनफोर्समेंट ऑफ सिब्सुपि 1 फॉर्सिटर्स्ट अंड प्रेल के तारण ठेवलेल्या स्थाव थो जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वास. यिकाऱ्याने येतला आहे, आयएसएफर्सी (प्रति किंगिता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे अ जाठी इरठे रक्षम असलेला मोहरत्वं लिफाफा अ	राष्ट्र वैकेच्या बॉजूला, शिव विषम ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट ॲक्ट २००२२ र र मालमत्तेच्या विक्रीकॉ अतिनिधींना सूचना दिली: भूत कर्जवार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त	ाजी नगर रोड, गारखेडा, अं जिल्लाव प्रंतर्गत इंडिया शेल्टर फार (ता सूचना. बाते की खाली वर्णन केलेली कर २०२४ (लिलावाची ता त्यावर विक्री केली जाईल. र	गनन्स कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या ाखीव किंमत आणि इसारा	7.8 a) b) c) 7.9	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic	Ind Thirty) % Percent) able	2.81 (Two Point Eight	% One Percent) icable
सिक्युरीटायझेशन येथे सामान्यत: जनतेस आ कर्जवाराकडे तारण/शुल्क: कर्जवार, सह-कर्जवार किं रक्षम ठेव खाली नमूद केली	जाहिर पूचन सिखुरिट अँच फिन्स्ट्रक्शन ऑफ फिनाविषक (आवएसएफसी) (प्रति णि विशेषतः कवंतार, सह-कवंता आ आकारली आहे, ज्याचा ताबा प्राधिकृत आकारती आहे, ल्याचा ताबा प्राधिकृत आहे. जाहिर लिलावात सहभागी होण्यास कॉपोरेट कार्यालवः औरगावाद शाखामध कबिंबर/सह-कर्षदार/ बामिनदार/कायवेशीर बारध/	त्मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा 11 – स्थावर् मालस्टतेच्था 1 इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या 1 इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या 1 इंसेंटर्स्ट अॅंड एनफोर्समेंट ऑफ सिब्सुपि 1 फॉर्सिटर्स्ट अंड प्रेल के तारण ठेवलेल्या स्थाव थो जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वास. यिकाऱ्याने येतला आहे, आयएसएफर्सी (प्रति किंगिता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे अ जाठी इरठे रक्षम असलेला मोहरत्वं लिफाफा अ	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्रमि विक्रमिता निषम ८(६) अंतर्गत, टी इंटरेस्ट ॲक्ट २००२ र र मालसने च्या विक्रीकि प्रतिनिर्धाना सुवना विक्री प्रतिनिर्धाना सुवना विक्री प्रतिनिर्धाना सुवना विक्री हे, जे आहे तेथे आहे या त ावएसपएफसी च्या प्राधिकृत ताबाचा प्रकार (रचनात्मक/ वास्तविक्	ाजी नगर रोड, गारखेडा, अं लेलाव अंतर्गत इंडिया रोल्टर फाय (ता सूचन). ताते की खाली वर्णन केलेली तर २०२४ (शिलाबाची ता व्यावर विक्री केली जाईल. र अधिकाऱ्याला दि.२६.०९.	गनन्स कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या ाखीव किंमत आणि इसारा	7.8 a) b) c)	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic Not Applic itrer 13,26,93 (Thirteen Lakhs Twent	nd Thirty) % Percent) sable sable 300 ty-Six Thousand	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl 5,84,6 (Five Lakhs Eighty	% One Percent) icable icable 300 -Four Thousand
सिक्युरीटायझेशन येथे सामान्यतः जनतेस आ कर्जदाराकडे तारण/शुल्कः कर्जदार, सह-कर्जदार किंक राक्षम देव खाली नम्द केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/1	जाहिर सूचन सिखुरीट अँन्ड रिकन्द्रब्शन ऑफ फिनाखिषर (आवएसएफसी) (प्रति णि विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आ आकारली आहे, ज्याचा ताबा प्रधिकृत अ वा जामीनदारांकद्दन थकवाकीच्या सुर्स् आहे. जाहिर लिलावात सहमागी होण्यार कॉपोरेट कार्यालयः औरंगावाद शाखामध कर्बचार/सह-कर्बचार/	त्नशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा 11 – २२२1व २२४11 दरा ट्रास्ट ते च्टरा 1 इंटोस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या 1 इंटोस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या 1 इंटोस्ट (जेक एनफोर्समेंट ऑफ सिल्युरि 1 कुर्स देख प्रजे सिंग्य क्या 1 कुर्सिट क्वे प्रार्थ, जेव या कायदेशीर वास्त 1 किरता जसे आहे जेथे आहे, जे आहे जे आहे याटी इराठे रक्षम असलेला मोहासंद लिफाफा अ ये सादर केला जाईल. पाराखेपर्यंत रक्षम दि. २७.०४.२०२२ रोजी	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वीविक रिता नियम ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट अंक्ट २००२ : दी सुंटरेस्ट अंक्ट २००२ : र मालमसेच्या बिक्रीको भूत कर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत ताबाचा प्रकार	ाजी नगर रोड, गारखेडा, अं ले लराव अंतर्गत इंडिया शेल्टर फार (ता सूचना. ताते की खाली वर्णन केलेल ता से २०२४ (तिस्तावाची ता जयिकाऱ्याला दि. २६.०९. जयिकाऱ्याला दि. २६.०९. ताजीव किंमत रू.५.८५.६५०/-	मनान्स कॉपरिशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या ाखीव किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम रू.५८,५६५/-	7.8 a) b) c) 7.9	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic Not Applic (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46%	and Thirty) % Percent) sable sable 30 ty-Six Thousand and Thirty) %	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl 5,84, (Five Lakhs Eighty and Eight 18.27	% One Percent) icable icable 300 -Four Thousand Hundred) *%
सिक्युरीटावझेगन येथे सामान्यतः जनतेस आ कर्जदारा सह-कर्जदार किं- रक्षम देव खाली नमूद केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ग कर्ज खाले क्र.	जाहिर सूचन सिखुरीट अँन्ड रिकन्द्रब्शन ऑफ फिनासिखर (आयरपएएकी) (प्री णि विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आ आकारली आहे, ज्याचा तावा प्राधिकृत अ वा जामीनदारंकदूर थकवाकीच्या वसुल आमेग कोर्योर यावा प्राधिकृत अग्मेरोरेट कार्यालय अकंगोरावाद शाखामध कर्षेयारेट कार्यालयः औरंगावाद शाखामध कर्षेयारे प्राविन्धांचे नाव सुनिता वनसोड आणि	तनशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा 11 – स्थावर माल प्रांतण सोसायटी, महा 1 अंसेटस् (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या 1 अंसेटस् अंन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्सुपि भूत कर्षवार) कडे तारण ठेवलेल्या स्था जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारस धिकायाने पेतला आहे, आरायसएफसी (प्रति किंगिता जसे आहे जेथे आहे, जस आहे जे अ ताठी इरठे रकम असलेला मोहलवं लिफाफा अ ये सादर केला जाईल. मागणी सूचना दिनांक तारखेपर्यंत रक्कम हि.२७.०४.२०२२ रोजी रू.८४७.८६७.८७/-	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वित्री वत्र रेता निषम ८(६) अंतर्गत, टी इंटरेस्ट ॲक्ट २००२ : र मालमसेच्या विक्रीकिं प्रतिनिर्धाना सुचना दिली। प्रतान्वींना सुचना दिली। प्रतान्वींता सुचना दिली। प्रत्यालयक्त वा प्राधिकृत ताबाचा प्रकार (रचनाल्पक) वास्तविक अंतर्गत)	ाजी नगर रोड, गारखेडा, अं लेलाव अंतर्गत इंडिया रोल्टर फाय ता स्वमा. ताते की खाली वर्णन केलेली त्या र २०२४ (लिलावाची ता त्या र विक्री केली जाईल. र अधिकाऱ्याला दि. २६.०९.	ानान्स कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या ाखीव किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम इ.स.२.५६५/- (रूपये अट्ठावन्न	7.8 a) b) c) 7.9 a) b)	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nii Not Applic Not Applic Not Applic (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou	and Thirty) % Percent) cable cable 30 ty-Six Thousand and Thirty) % ar Six Percent)	2.81 (Two Point Eight Nii Not Appi Not Appi 5,84,6 (Five Lakhs Eighty and Eight I 18.27 (Eighteen-point Two	% One Percent) icable icable 300 -Four Thousand Hundred) *%
सिक्युरीटावझेशन येथे सामान्यतः जनतेस आ कर्जदाराकडे तारण/शुल्कः कर्जदार, सह-कर्जदार किंत रक्षम टेव खाली नम्दू केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ग कर्ज खाते क्र. CHL100003689	जाहिर सुचन सिखुरिट अन्द रिकन्द्रव्या ऑफ फिनालियल (आवएसएफसी) (प्रति णि विशेषनः कर्जदार, सह-कर्जदार आ आकारली आहे, ज्याचा ताबा प्राधिकृत अ वा जामीनदारकृत थकवाकीच्या वसुलं आहे. जाहिर लिलावात सहभागी होण्यास कॉपोरेट कार्यालयः औरंगाबाद शाखांमध कर्ष्यार/सह-कर्ष्यार/ जामिनवरा/अवायदेशीर प्रतिनिधीचे नाव सुनिता बनसोड आणि गणेश वनसोड	त्नशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा 11 – २२२1व२ रेगा उराट टाट्टा टि 13 इंटरेस्ट (एनफोसंमेंट) निषम, २००२ च्या 14 सेंटर्स्ट यंन्ड एनफोसंमेंट्ट ऑफ सिल्युरि 15 संग्रेटर्स्ट यंन्ड एनफोसंमेंट्ट ऑफ सिल्युरि 15 संग्रेटर्स्ट (एनफोसंमेंट्ट) जॉफ दिल्यु रि 16 स्रिंग कडे ताराण्य उवलेल्या स्था से प्रिकान्याने पेतला जाहे, जरासे आहे जे अ ताठी इस्ठे रकम असलेला मोहराबंद लिफाफा अ ये सादर केला जाईल. प्रायंध पर्यंत. रक्कम 16. २७.०४.२०२२ रोजी ह. ८,४४०,८६७.८७/- (रूपये आठ लाख सलेवासीस हजार आट्यो सदुसष्ट आणि पेस सलयाऍशी फक्त)	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव दिद्रि दिद्र देवे विषम ८(६) अंतर्गत, टी इंटरेस्ट अंबट २००२ : र मालमसे च्या विक्रीकि प्रतिनिधींना सूचना विक्री प्रतिनिधींना सूचना विक्री प्रत्नकंदार) ची २८ सर्टे हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत ताबाचा प्रकार (रचनात्पक) सांकेतिक	ाजी नगर रोड, गारखेडा, अं लेलाव भंतर्गत इंडिया शेल्टर फार ता सूचना. ता सूचना. यावर विक्री केली जाईल. र अधिकाऱ्याला दि. १६.०९. क राजीव किंमत क. ५.,८५,६५०/- (रूपये पाच लाख पंच्याएंगी हजा रसहाइ पन्नास फक्त)	स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाती नमूद केरलेत्या खांव किंमत आणि इसारा र०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम रू.५८,५६५/- (रूपये अट्ठावन्न हजार प्रस्व) प्रस्त)	7.8 a) b) c) 7.9 a) b)	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nii Not Applic Not Applic Not Applic (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou	and Thirty) % Percent) sable s	2.81 (Two Point Eight Nii Not Appi Not Appi S,84, (Five Lakhs Eighty and Eight 18.27 (Eighteen-point Two Acquirer)	% One Percent) icable icable 300 -Four Thousand Jundred) ?% o Seven Percent)
सिक्युरीटावझेशन वेथे सामान्यतः जनतेस आ कर्जदाराकडे तारण/शुल्क कर्जवार, सह-कर्जदार किर क्रम देव खाली नमूद केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 मालमत्तेचे वर्णन : मालग	जाहिर सूचन सिख्तुरिट अन्ड रिकन्द्रब्शन ऑफ फिनाशियल (आवर्यसएफकी) (प्रति णि विशेषतः कर्जवार, सह-कर्जवार आा जामीनदारंकदून थकवाकीच्या समुलं आहे. जाहि तिलावात सहभागी होण्यार कॉर्पोरेट कार्यालयः औरंगाबाद शाखांमध कॉर्पोरेट कार्यालयः औरंगाबाद शाखांमध कॉर्पोरेट कार्यालयः औरंगाबाद शाखांमध कॉर्पोरेट कार्यालयः आतिमिधीचे नाव सुनिता बनसोड आणि गणेश बनसोड	नशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा 11 — २:21ाव र 2:1ाव र 2:ाव र टाव ट टाव 1 अंसेटस् (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या 1 अंसेटस् ऑन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्सुरि 1 अंसेटस् ऑन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्सुरि 1 जामीनदार किला व्याच्या काववेशी त्वास धिकाऱ्याने घेतला आहे, आयएसएफसी (प्रति किस्तिा जसे आहे जेथे आहो, जसे आहे जे अ ताठी इस्ठे रक्षम असर्लेला मोहारबंद लिफाफा अ ये सादर केला जाईल. पागणी सूचना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७.०४.२०२२रोजी ह८४.४७.८६७.८७/- (रूपये आठ लाख सत्लेवादीस हजार आठाठो प्र , मोजमाप क्षेत्र २९६ ची. फू. (३६.८० च	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वीविक विक्र विक्र विक्र विद्वी विक्र विक्र विक्र विक्र दिर्ध रेट अंबर २००२ : रा मालमसेच्या बिक्री की भूत कर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत ताबाचा प्रकार (रचनात्मब) बास्तविक आहेतीक सांकेतिक ो. मीटर) बिल्ट अप क्षेत्र :	ाजी नगर रोड, गारखेडा, अं संतर्गत इंडिया रोल्टर फाय ता सूचना. ता ते जी खाली वर्णन केलेली तर २०२४ (शिलावाची तान वावर विक्री केली जाईल. र अधिकाऱ्याला दि.२६.०९. त्राजीव किंमत रू.५.८५,६५०/- (रूपये पाच लाख पंच्याएंशी हजार सहाउ प-नास फलत) ७५ ची.फू. (३८.८५ ची. र	मनान्स कॉपरिशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिष्ठ) खाली नमूद केलेल्या ाखीव किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम रू.५८,५६५/- (रूपवे अट्ठावन्न हजार पाचशे पासष्ट फस्त) ft.) रांजणगाव शेणपूंजी,	7.8 a) b) c) 7.9 a) b)	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic itrer (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou g of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400	nd Thirty) % Percent) able able 30 ty-Six Thousand and Thirty) % Jr Six Percent) ders (other than the Post-Offer 15,21,270	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl S,84,6 (Five Lakhs Eighty and Eight I 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400	% One Percent) icable icable 300 -Four Thousand Jundred) *% o Seven Percent) Post-Offer 26,15,700
सिक्युरीटावझेगन येथे सामान्यतः जनतेस आ कर्जवारा कडे तरण/ श्रुलक कर्जवार, सह-कर्जवार किंत राक्षम ठेव खाली नमूद केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ग कर्ज खाते क्र. CHL100003689 मालसन्तेचे वर्णन : मालग ता. गाणगापूर जि. औरंगा क्र.बी-५/३२/संजय का HL43LILONS	उाहिर २ प्रुचन सिब्दुरिट अन्व रिक-दर्बान ऑफ फिनालियल (आवएसएफसी) (प्रति अन्व रिक-दर्बान ऑफ फिनालियल (आवएसएफसी) (प्रति र्णे विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आ आकारली आहे, न्याचा ताबा प्राधिकृत्व अ ताके तराहेर लिलावात सहभागी होण्यार कॉपेरिट कार्यालय - अतिगधावा र गाखांमध कॉपेरिट कार्यालय - अतिगधावा र गाखांमध जापिनतार / राहर-कर्जदार / जापिनतार / राहर-कर्जदार - जापिन स्वर्जदार / राहर-कर्जदार - जापिन कॉपेरिट कार्यालय - अतिगिधीचे नाव सुनिता वनसोड आणि गणेश वनसोड आणि गणेश वनसोड मलिता बेर्यारेग हाऊस मिळकतक. बी-५/ बाद येथील मालमत्त्वे सर्व भगग वर्खड रतिय चुंगेव, दक्षिण - मिळकतक. बी-५/ पूजा इंगळे	त्नशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II – स्थ्यावर्थ्यावर्थ्यालयटा दिप्ट I इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या I इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या विकायाने पेतला आहे, जरास्सफ्रार्स, (प्रति विकायाने पेतला आहे, जरास्सफ्रार्स, (प्रति विकायाने पेतला आहे, जरास्सफ्रार्स, विकाय I मागणी स्वना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७.०४,२१७.८७/- (रूपये आठ लाख सत्तेचाहीस जास आठरो सदुराष्ट आणि चतुसिमा पूर्व - मिळकत क्र. बी -५/: -५/३०/वाबासाहेब सातपुरी दि.२०.०६.२०२३ रोजी	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वीविक विक्र विक्र विक्र विद्वी विक्र विक्र विक्र विक्र दिर्ध रेट अंबर २००२ : रा मालमसेच्या बिक्री की भूत कर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत ताबाचा प्रकार (रचनात्मब) बास्तविक आहेतीक सांकेतिक ो. मीटर) बिल्ट अप क्षेत्र :	ाजी नगर रोड, गारखेडा, अं लेलाव भंतर्गत इंडिया शेल्टर फार ता सूचना. ता की बाली वर्णन केलेली पा सर २०२४ (सिलावाची ता प्यावर विक्री केली जाईल. र अधिकाऱ्याला दि. २६.०९. र राजीव किमत रू.५,८५,६५५०/- (रूपये पाच लाख पंच्याऍशी हजार सहार पन्नास फलत) ७५ चौ.फू. (३४.८५ चौ. ग. - २ मीटर रोड आणि श्री.	मान्स कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रीख) खाली नमूद केलेल्या खीव किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम इसारा रक्कम (रूप ८,५६५/- (रूपये अठ्ठावन्न हजार पाचरी पासष्ट फस्त) ती.) रांजणगाव शेणपुंजी, वव्हाण, उत्तर - मिळकत रू.१,२४,६९५/-	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nii Not Applic Not Applic Not Applic (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou- ng of the Public Sharehole Pre-Offer	and Thirty) % Percent) cable cable 30 ty-Six Thousand and Thirty) % ur Six Percent) ders (other than the Post-Offer	2.81 (Two Point Eight Not Appl Not Appl 5,84,6 (Five Lakhs Eight) and Eight I 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer	% One Percent) icable icable Four Thousand Hundred) % o Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs
सिक्युरीटावझेशन वेथे सामान्यतः जनतेस आ कर्जवाराकडे तारण/शुल्क । कर्जवार, सह-कर्जवार किंश कर्ज खाते म्यूद केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 मालमत्तेचे वर्णन : मालग ता. गणणापूर् जि.औरंगा क्र.बी-५/३२/संजय का	टा।हिर सूचन सिख्युरिट अँच किन्स्ट्रब्सन ऑफ फिनाविषस् (आवएसएफसी) (प्रति योग विशेषतः कर्जवार, सह-कर्जवार) गि विशेषतः कर्जवार, सह-कर्जवार, गि आके. जाहिर लिलावात सहमगी होण्यार कॉपोर कर्जायलेब रा अरिंगावाद शाखांमध् कॉपोर कार्यालवर औरंगावाद शाखांमध् कॉपोर कार्यालवर औरंगावाद शाखांमध् कॉपोर वार्यालवर रा अरिंगावाद शाखांमध् कॉपोर वार्यालवर औरंगावाद शाखांमध् कॉपोर वार्यालवर रा योग वामिवरार /काववेशीर प्रतिनिधींचे नाव सुनिता बन्सोड गाणेश बनसोड मन्ता बेऑरंग हाऊस मिळकतक्र. बी-प/ बार वेथील मालमल्तेचे सर्व भाग व खंड	सनशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II – स्थ्यावर्थ माल एमटादरी च्या I इंटरेस्ट (एनफोसंमेंट) निवम, २००२ ज्या I अंसेटस अंन्ड एनफोसंमेन्ट ऑफ सिक्सुपि Yq क कर्बारा) कडे तारण ठेवलेल्या स्था ण जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारस खिकाऱ्याने येतरा ठास्ड, आयरपाएफसी (प्रति किंरिता जसे आहे जेथ आहे, जस आहे जे अ ताठी इरठे रक्षम असलेला मोहलवं लिफाफा अ ये सादर केला जाईल. मागणी सूचना दिनांक तारखेपर्यंत रक्कम ति.२७.०४३,२२२२रोजी एक.८४७,८२७.८७/- (रूपये आठ लाख सलेवाझीस इजार आठशे सदुसष्ट आणि चतुसिमा पूर्व - मिळकत क्र. जी-५/; -५/३०./वाबासाहेब सातपुते क.१४,२९५,६२२९.९७/- (रूपये जीता लाख पंघरा हजार सहाशे	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वी वठ रिता निषम ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट अंक्ट २००२ स र मालसमेच्या बिक्रीकॉ प्रतिनिर्धान सुचना दिली: प्रताजीन सुचना दिली: प्रताजीन सुचना दिली: प्रताजीन सुचना दिली: प्रताजीन सुचना दिली: ताबाचा प्रकार (रचनात्मक / वास्तविय अंतर्गत) सांकेतिक ो. मीटर) बिल्ट अप क्षेत्र दे र	ाजी नगर रोड, गारखेडा, अं जेतर्गत इंडिया रोल्टर फाय ता स्वमा. ता स्वमा. ता ते खाली वर्णन केलेली त्या रव विक्री केली जाईल. र अधिकाऱ्याला दि. २६.०९. राजीव किंमत रू.५.८५.६५०/- (रूपये पाच लाख पंच्याएंगी इजार सहाय पन्नार फ्रिन्त) ७५ ची.फू. (२४.८५ ची. ग. त - ३ मीटर रोड आणि श्री. रिस्पेये वारा लाख सहेवाळीस हजार नज्ज्ञ्	मान्स कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिष्ठ) खाली नम्मूव केलेल्या हावी कमित्त आणि इसारा हवीव किंतत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम रू.५८,५६५/- (रूपवे अठ्ठावन्न हजार पाचरो पासष्ट फस्त) ती.) रांजणगाव शेणपुंजी, बच्हाण, उत्तर - मिळकत (रूपये एक लाख चोवीस हजार सहाशे	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nit Not Applic Not Applic Not Applic itrer (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou (Forty-One-point Fou 13 ,26,93 (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou 23 ,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H	Ind Thirty) % Percent) able able able able asable	2.81 (Two Point Eight Not Appl Not Appl 5,84,6 (Five Lakhs Eight) and Eight I 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred)	% One Percent) icable icable 300 -Four Thousand Hundred) % Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred)
सिम्धुरीटायझेशन वेथे सामान्यतः जनतेस आ कर्जदाराकडे तारण/शुल्कः कर्जदार, सह-कर्जदार किंत एक्म ठेव खाली नमूद केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 मालमतेचे वर्णन : मालन HL43LILONS 000005030182 मालमतेचे वर्णन : फल्तेश	उाहिर २ प्रुचन	मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II — र-धावर माल प्रांतण सोसायटी, महा I इंटरेस्ट (एनफोसंमेंट) नियम, २००२ च्या I अंसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्सुरि I अंसेटस् ऑन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्सुरि I आमीनदार किला त्यांच्या कावरेडी तासस यिकाऱ्याने घेतला आहे, आयएसएफसी (प्रति किरिता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे अ ताठी इस्ठे एकम असलेला मोहाबंद लिफाफा अ ये सादर केला जाईल. प्रायणी सूचना दिनांक तारखेपर्यंत रककम दि.२७.०४.२०२२रोजी रू.८४.४५.६२४.९७/- (करे थावासाहेब सातपुरो दि.२०.०६.२०२३रोजी रू.१४.६२४.९७/-	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वी वठ रिता निषम ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट अंक्ट २००२ स र मालसनेच्या विक्रीकं प्रतिनिर्धान सुचना दिली: प्रत कजंदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्रविकृत ताबाचा प्रकार (रचनात्मक / वास्तविक जे. मीटर) बिल्ट अप क्षेत्र इ २३/मधुकर जगताप, पश्चि सांकेतिक	ाजी नगर रोड, गारखेडा, अं लेलाव मंतर्गत इंडिया रोल्टर फाय ता स्वना. ताते की खाली वर्णन कलेली प्र २०२४ (सिलावाची ता चावर विक्री केली जाईल. र अधिकाऱ्याला दि. २६.०९. राजीव किंमत रू.५.८५.६५०/- (रूपये पाच लाख पंच्याऍशी हजार सहार पन्नास फस्त) रू.१२.४६,९५०/- (रूपये बारा लाख सहेवाळीस हजार जञ्ज् पन्नास फस्त)	मानस कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत तिख) खाली नमूद केलेल्या खांव किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम रू.५८,५६५/- (रूपये अठ्ठावन्न हजार पाचशे पासष्ट फस्त) ती.) रांजणगाव शेणपुंजी, वव्हाण, उत्तर - मिळकत स्र.१,२४,६९५/- (रूपये एक लाख चे जोवीस हजार सहाशे पंच्याण्णव फस्रत)	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irer 13,26,95 (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou- ng of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three	nd Thirty) % Percent) able able 30 ty-Six Thousand and Thirty) % ar Six Percent) ders (other than the Post-Offer Thousand Two tundred and Seventy) 47.53% (Forty-Seven point Five Three	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl 5.84,6 (Five Lakhs Eighty and Eight F 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand	% One Percent) icable icable 300 -Four Thousand Jundred) *% o Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81.73%
सिम्धुरीटायझेशन वेथे सामान्यतः जनतेस आ कर्जदाराकडे तारण/शुल्कः कर्जदार, सह-कर्जदार किंत एक्म ठेव खाली नमूद केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 मालमतेचे वर्णन : मालन HL43LILONS 000005030182 मालमतेचे वर्णन : फल्तेश	उाहिर २ प्रुचन	त्मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II – स्थेगवर शालए धादती च्या I इंटरेस्ट (एनफोसॅमेंट) निवम, २००२ च्या I इंटरेस्ट (एनफोसॅमेंट) निवम, २००२ च्या I इंटरेस्ट (एनफोसॅमेंट) निवम, २००२ च्या I इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या श्रे सांवे को छोडे जेथे आहे, जस आहे जे अ ताठी इंटरे रकम असलेला मोहरावंद लिफाफा अ ये सादर केला जाईल. मागणी स्वना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७.०४.२९७.२४ [स् दुसष्ट आणि पेस सलयाऍसी फलत] दि.२७.०६.२०२२ रोजी रू.१४,१५.६१९.९७/- (रूपये जीदा लाख पंधरा हजार सहाशे एकोणसीस आणि पेसे सल्याण्या फलत] , प्लॉट क्र.३२/२, गट क्र.१५३, सीजे सातार	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वी वठ रिता निषम ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट अंक्ट २००२ स र मालसनेच्या विक्रीकं प्रतिनिर्धान सुचना दिली: प्रत कजंदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्रविकृत ताबाचा प्रकार (रचनात्मक / वास्तविक जे. मीटर) बिल्ट अप क्षेत्र इ २३/मधुकर जगताप, पश्चि सांकेतिक	ाजी नगर रोड, गारखेडा, अं लेलाव मंतर्गत इंडिया रोल्टर फाय ता स्वना. ताते की खाली वर्णन कलेली प्र २०२४ (सिलावाची ता चावर विक्री केली जाईल. र अधिकाऱ्याला दि. २६.०९. राजीव किंमत रू.५.८५.६५०/- (रूपये पाच लाख पंच्याऍशी हजार सहार पन्नास फस्त) रू.१२.४६,९५०/- (रूपये बारा लाख सहेवाळीस हजार जञ्ज् पन्नास फस्त)	मानस कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत तिख) खाली नमूद केलेल्या खांव किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम रू.५८,५६५/- (रूपये अठ्ठावन्न हजार पाचशे पासष्ट फस्त) ती.) रांजणगाव शेणपुंजी, वव्हाण, उत्तर - मिळकत स्र.१,२४,६९५/- (रूपये एक लाख चे जोवीस हजार सहाशे पंच्याण्णव फस्रत)	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b)	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irer 13,26,93 (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou- ng of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent)	Ind Thirty) % Percent) able able 30 ty-Six Thousand and Thirty) % <i>y</i> r Six Percent) ders (other than the Post-Offer 15,21,270 (Fifteen Lakhs Twenty-One Thousand Two tundred and Seventy) 47.53% (Forty-Seven point Five Three Percent)	2.81 (Two Point Eight Nii Not Appl Not Appl 5.84,6 (Five Lakhs Eighty and Eight H 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent)	% One Percent) icable icable 300 -Four Thousand Hundred) % o Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81.73% (Eighty-One-point Seven Three Percent)
सिनयुरीटावझेशन वेथे सामान्यतः जनतेस आ कर्जवाराक्ते तारण / शुल्क कर्जवारा, सह-कर्जवार किंत कर्ज खाते नम्द केली साय. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 मालमतेचे वर्णन : मालम ता. गाणगापूर जि.औरंगा क्र.वी-५/३२/संजय का HL43LILONS 00005030182 मालमतेचे वर्णन : फ्लेंट चतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी:) विति तिविता/वंग/औ	उाहिर रुप्टन सिख्युटि अँच किन्स्ट्रब्यन ऑफ फिनाविषय (आयएसएफसी) (प्रति या जानित कर्जवार, सर-कर्जवार, आं आकारली आहे, ज्याचा तावा प्राधिकृत अ वा जामिनदार्फकट्दा थकवाकीच्या वसुली आहे. जाहिर लिलावात सहभागी होण्यास कॉपोर कार्यातर ऑरावावर शाखांमध कॉपोर कार्यातर ऑरावावर शाखांमध कॉपोर कार्यातर ऑरावावर शाखांमध कॉपोर आतिमियीचे नाव सुनिता वन्सोड जाणि गणेश वनसोड प्राणि गणेश वनसोड प्राणि हानेररव धुंगळे आणि जानिरव धुंगडे, दक्षिण - मिळकत क्र. बी पूजा इंगळे आणि जानिरवर इंगळे क.०६, पहिला मजला, रामेधर रेसिडेन्सी 1, पश्चिम - भूखंड क्र.०६, उत्तर - पारि ली फॉर्म आणि विक्रीच्या अटी व शर्ती श	त्मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II – स्थेगवर शालए धादती च्या I इंटरेस्ट (एनफोसॅमेंट) निवम, २००२ च्या I इंटरेस्ट (एनफोसॅमेंट) निवम, २००२ च्या I इंटरेस्ट (एनफोसॅमेंट) निवम, २००२ च्या I इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या श्रे सांवे को छोडे जेथे आहे, जस आहे जे अ ताठी इंटरे रकम असलेला मोहरावंद लिफाफा अ ये सादर केला जाईल. मागणी स्वना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७.०४.२९७.२४ [स् दुसष्ट आणि पेस सलयाऍसी फलत] दि.२७.०६.२०२२ रोजी रू.१४,१५.६१९.९७/- (रूपये जीदा लाख पंधरा हजार सहाशे एकोणसीस आणि पेसे सल्याण्या फलत] , प्लॉट क्र.३२/२, गट क्र.१५३, सीजे सातार	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वीविक दिस्ता विद्वीविक दिस्ता विद्या ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट अंक्ट २००२ : र मालसपेच्या बिक्रीको भूतकर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत राबाखा प्रकार (रबनारपक/ वास्तविक ताबाखा प्रकार (रबनारपक/ वास्तविक तो. मीटर) बिल्ट अप क्षेत्र : २३/मधुकर जगताप, पश्चि सांकेतिक	ाजी नगर रोड, गारखेडा, अं सेतर्गत इंडिया शेल्टर फाय ता सुचना. ता सुचना. ता तो की जाती वर्णन केलेली ता र २२४ (शिलावाची ता- चावर विक्री केली जाईल. र. अधिकाऱ्याला दि. २६.०९. ४ राषीव किमत रू.५,८५,६५०/- (रूपवे पाच लाख पंच्योएँगी हजार सहार पन्नास फरत) ७४- ची.फू. (३४.८५ ची. इ. म - ३ मीटर रोड आणि श्री.' रू.१२,४६,९५०/- (रूपवे वारा लाख सहेवाळीस हजार नऊट पन्नास फरत)	मानस कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या हांवी किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम स्थारा रक्कम स्थारा रक्कम स्थारा रक्कम स्थारा रक्कम स्थारा रक्कम स्थारा रक्कम स्थारा रक्कम स्थारा रक्कम स्थाप्य अट्ठावन्न हजार पावशे पासष्ट फस्त) ती.) रांजणगाव शेणपुंजी, वव्हाण, उत्तर - मिळकत स्थापेप कलाख वे वोवीस हजार सहाशे पंच्याण्यव फक्त) ल सर्व भाग व खंड आणि	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b) 8.	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irer 13,26,93 (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou- 13,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73,53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containe	Ind Thirty) % Percent) able able 30 ty-Six Thousand and Thirty) % <i>y</i> r Six Percent) ders (other than the Post-Offer 15,21,270 (Fifteen Lakhs Twenty-One Thousand Two tundred and Seventy) 47.53% (Forty-Seven point Five Three Percent)	2.81 (Two Point Eight Nii Not Appl Not Appl 5.84,6 (Five Lakhs Eighty and Eight H 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent)	% One Percent) icable icable 300 -Four Thousand Hundred) % o Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81.73% (Eighty-One-point Seven Three Percent)
सिम्धुरीटावझेशन वेथे सामान्यतः जनतेस आ कर्जवाराकडे तारण/शुल्कः कर्जवार, सह-कर्जवार किं त्रक्षम ठेव खाली नमूद केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 मालमत्तेचे वर्णन : मालन ता. गाणगापूर जि.औरंगा क्र.वी-५/३२/संजय का HL43LLONS 000005030182 मालमत्तेचे वर्णन : पल्तंट चतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: २) यिति नविवा/जे। दरप्यान उपलब्ध 3 २) स्थावर सालमत्तेची	उाहिर २ पूछन सिब्दुरिट अँग्द रिकन्द्रब्वान ऑफ फिनालियल् (आवएसएफसी) (प्रति ऑन्द रिकनन्द्रब्वान ऑफ फिनालियल् (णा विशेषतः कर्जदार, सार-कर्जदार, आा आकारली आहे, न्याचा ताबा प्राधिकृत्व अ कारे काहेर लिलावात सहभागी होण्यास कॉपरेंट कार्यालवः औरंगावाद शाखांमध कॉपरेंट कार्यालवः औरंगावाद शाखांमध ब्राविर (सह-कर्जदार, बामिवरार, अंडवरेशी, बारस/ बायदेशीर प्रतिनिर्धांचे नाव सुनिता वनसोड आणि गणेश वनसोड आणि गणेश वनसोड आणि ग्रानेश्वर देखेण - मिळकतक. बी-५/ बाद येथील मालमत्वेचे सर्व भागव खंड अणि जानेश्वर इंगळे आणि जानेश्वर इंगळे आणि जानेश्वर इंगळे अणि तानेश्वर में आणि विक्रीच्या अटी व शर्ती श अरार्वेशत किंमतीपेक्षा कमी विक्री केर्ता	मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II – २ःथे।वर्.थ्रे।वर्.म.व्ह.ग्रद्दो न्द्या I इंटरेस्ट (एनफोसॉर्येट) नियम, २००२ ख्या I इंटरेस्ट (एनफोर्संयेट) नियम, २००२ ख्या I इंटरेस्ट प्रन्क वे ला राख्य के व्या देख विकार्यान क्रे आहे जेथे आहे, जस आहे जे अ ताठी इरटे रक्षम असलेला मोहरावंद लिफाफा अ ये सादर केला जाईल. प्रायणी सूचना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७.०४.२०२२रोजी रू.८४.४५.८४७.८७/- (रूपये आठ लाख सत्तेचारीस इजार आठायो प्रदेग आणप सुर्वे – पिठकत क. वी-५/- (३१, मोजमाप क्षेत्र ३९६ ची.फू. (३६.८०च आणि चतुसिमा पूर्व – पिठकत क. वी-५/- (रूपये चीवा लाख पंच्या हजार सहायो एकोणतीस आणि पिसे सत्त्याण्याक फतन) प्रत्नोक.३२/२,गट क्र.१५३, मीजे सातास कॅंग आणि जिना, दक्षिण - खुली जागा प्रधा/कॉर्पोरेट कार्यालय : औरंगाबाद शास 1 जाणार नाही.	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वीविक दिया विद्वीविक दिया विद्वा दिया दी इंटरेस्ट अंक्ट २००२ : र मालसपेच्या बिक्रीको भूतकर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत राबाचा प्रकार (रचनारसक/ वास्तविक तो. मीटर) बिल्ट अप क्षेत्र : सांकेतिक तो. मीटर) बिल्ट अप क्षेत्र : सांकेतिक तो. मीटर) बिल्ट अप क्षेत्र : सांकेतिक	ाजी नगर रोड, गारखेडा, अं सेतर्गत इंडिया शेल्टर फाय ता सुचना. ता सुचना. ता तो की जाती वर्णन केलेली ता र २२४ (शिलावाची ता- वावर विक्री केली जाईल. र. अधिकाऱ्याला दि. २६.०९. ४ राषी दक्षिम्मत रू.५,८५,६५०/- (रूपये पाच लाख पंच्याँएँगी हजार सहार पन्नास फलत) फळ ४५.९.६७ ची. फू. येथी जाच्या दिवशी सकाळी १०.	मानस कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाती नमूद केरतेत्या खांव किंमत आणि इसारा र०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम (रूप्ट ,५६५/- (रूपये अठ्ठावन्न हजार पावशे पासष्ट फस्त) ती.) रांजणगाव शेणपुंजी, वव्हाण, उत्तर - मिळकत चे चोवीस हजार सहाशे पंच्याण्यव फत) ल सर्व भाग व खंड आणि	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b) 8.	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital The Acquirer accepts full responsibility specified under SEBI (SAST) Regulation	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nit Not Applic Not Applic irer (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou (Forty-One-point Fou 41.46% (Forty-One-point Fou g of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H (Seventy-Three point Five Three Percent) for the information containents.	Ind Thirty) % Percent) Percent) able able 30 ty-Six Thousand and Thirty) % <i>y</i> Six Percent) ders (other than the Post-Offer 15,21,270 (Fifteen Lakhs Twenty-One Thousand Two tundred and Seventy) 47,53% (Forty-Seven point Five Three Percent) ad in this Post-Offer F	2.81 (Two Point Eight Not Appl Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight H 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Housdand (Seventy-Three point Five Three Percent) Public Announcement ar	% One Percent) icable icable 300 -Four Thousand Jundred) ?% S even Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81.73% (Eighty-One-point Seven Three Percent) d for his obligations
सिक्युरीटावझेशन सेथे सामान्यतः जनतेस आ कर्जवाराके तारण/शुल्कः कर्जवार, सह-कर्जवार किंत कर्ज खाते नम्द केली साय. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 मालमतेचे वर्णन : मालम ता. गाणगापूर जि. औरंगा क्र.वी-५/३२/संजय का HL43LILONS 000005030182 मालमतेचे वर्णन : फ्लेंट वुसिमा - पूर्व - पार्किंग दियम आणि अटी: २) बिहित निविदा/बो दरम्यान उपल्लघ 3) स्थावर मालमनेच्या	उाहिररुप्टन	मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II — २:21वि.2.5.1G मटादरी च्ट211 I इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ च्या I अंसेटस् ॲन्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्सुरि I अंसेटस् ऑन्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्सुरि I अंसेटस् ऑन्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्सुरि I जोर्मनरा रिकंन वारंग्वचा कावरेडी स नास यिकाऱ्याने घेतला आहे, आयएसएफसी (प्रति किस्तिा जमेंड लेथे आहे, जसे आहे जे अ ताठी इरेठ रक्षम असरलेला मोहारबंद लिफाफा अ ये सारद केला जाईल. पागणी सुचना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७.०४.२०२२ रोजी रू.८,४७.८६७.८७/- (रूपये आठ लाख सत्लेवादीस हजार आठरो प्रतुराष्ट आणि पैस सत्ल्याऍशी फलत) ३१, मोजमाप क्षेत्र ३९६ जी.फू. (३६.८० च् आणि चतुसिमा पूर्व - मिळकत क्र. बी -५/: ५५/३०/वाबासाहेब सात्पुते दि.२०.०६.२०२३ रोजी रू.९४५,६१९.५८९/ (रूपये चौदा लाख पंधरा हजार सहागे पुकोणतीस आणि पैसे सत्त्याण्वाक कत)) , प्लॉटक्र. ३२/२, गटक्र.१५३, मीजे सातार कॅंग आणि जिना, दक्षिण - खुली जागा स्वा/कॉर्योरेट कार्यालय - औरंगाबाद प्राग वे वा यन्मूट केल्याप्रमाणे इसारा रक्कम टेव सं	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वीविक दिया विद्वीविक दिया विद्वा दिया दी इंटरेस्ट अंक्ट २००२ : र मालसपेच्या बिक्रीको भूतकर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत राबाचा प्रकार (रचनारसक/ वास्तविक तो. मीटर) बिल्ट अप क्षेत्र : सांकेतिक तो. मीटर) बिल्ट अप क्षेत्र : सांकेतिक तो. मीटर) बिल्ट अप क्षेत्र : सांकेतिक	ाजी नगर रोड, गारखेडा, अं सेतर्गत इंडिया शेल्टर फाय ता सुचना. ता सुचना. ता तो की जाती वर्णन केलेली ता र २२४ (शिलावाची ता- वावर विक्री केली जाईल. र. अधिकाऱ्याला दि. २६.०९. ४ राषी दक्षिम्मत रू.५,८५,६५०/- (रूपये पाच लाख पंच्याँएँगी हजार सहार पन्नास फलत) फळ ४५.९.६७ ची. फू. येथी जाच्या दिवशी सकाळी १०.	मानस कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाती नमूद केरतेत्या खांव किंमत आणि इसारा र०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम (रूप्ट ,५६५/- (रूपये अठ्ठावन्न हजार पावशे पासष्ट फस्त) ती.) रांजणगाव शेणपुंजी, वव्हाण, उत्तर - मिळकत चे चोवीस हजार सहाशे पंच्याण्यव फत) ल सर्व भाग व खंड आणि	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b) 8. 9.	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital The Acquirer accepts full responsibility specified under SEBI (SAST) Regulation The Acquirer will consummate the Share 22 (3) of the SEBI (SAST) Regulation	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irrer (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou- ng of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containents s and will make an applica	nd Thirty) % Percent) % % Percent) % % % % % % % % % % % % % % % % % % %	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight H 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) Public Announcement ar with the provisions of Re on of himself as the pro-	% One Percent) icable icable 300 -Four Thousand 4undred) 7% 9 Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81,73% (Eighty-One-point Seven Three Percent) nd for his obligations segulations 22 (1), and moter of the Target
सिक्युरीटावझेशन भेथे सामान्यतः जनतेस आ फर्कवाराकडे तारण/शुल्कः कर्कवारा सह-कर्जवार किंत खक्म ठेव खाली नमूद केली वायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 मालमत्तेचे वर्णन : मालन त. नाणणगपूर जि. औरंगा क.वी-५/३२/ संजय का HL43LLCONS 000005030182 मालमत्तेचे वर्णन : फर्लेट: चतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: १) विहित निविदा/वां दरप्यान उपलत्का ३ २) स्थावर मालमत्तेचा इस्टेरकम. तिलाव २) सर्वोत्व बोली लाव	उमाहित् २ प्रुचन सिष्कुरिट अंद रिकन्द्र बान ऑफ फिनालियल (आवएसएफसी) (प्रति ऑन किरालेयल (आवएसएफसी) (प्रति ऑप ता आगे का किर आके तरा के क्व आके तरा के क्व आहे. जाहिर लिलावात सहभागी होण्यास कॉपोंट कार्यालय अरेगावाद शाखांमध कॉपोंट कार्यालय अर्थाय वार्या कार्याय वार्यालय के क्व प्रा इंगळे आणि दानेयरव इंगळे आणि दानेयरव इंगळे कार्याय कॉपों विक्रीच्या अटी व शर्ती श स्वर्ताल. आरंक्वित किम्तगिपेक्षा कमी विक्री केर्ल कार्यालय तो बोलीतारांना इटे क्क्म) गान्याला यसरवी बोलीतारांना इटे क्य आरंति आरंग वित्रती कम्तावीतारांना इटे क्य गान्याला यसरवी बोलीतारांना इटे क्य स्वर्य की बार्यातीवारांना इटे क्य आरंति अपाय क्वी बार्याती बार सराव्य बोलीती सारम के लेल्या सर्व बोली, किम्त	मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II – २ःथे।वि.र.थे।वि.स.वि.स.वद्रि.ट्या I इंटरेस्ट (एनफोसॉर्सेट) नियम, २००२ ख्या I इंटरेस्ट (एनफोसॅसेट) नियम, २००२ ख्या I इंटरेस्ट (एनफोसॅसेट) नियम, २००२ ख्या I इंटरेस्ट (एनफोर्सेसेट) जॉफ सिक्यु िस I क्विंग कवे का त्यांच्या कावर्थदेशी त्वास यिकाऱ्याने घेतला आहे, जाय अपरफफर (प्रति किरिता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे अ ताठी इरोटे एकम असलेला मोहरावंद लिफाफा अ ये साद रेकला जाईल. प्रायणी सूचना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७.०४.२०२२र रेजी रू.८,४७.८,६७.८७/- (रूपये आठ लाख सत्तेचादीस हजार आठाठो प्रदेश आणी परिस सत्याएंगिर फरता) ¹ ३१, मोजमाप क्षेत्र ३९६ ची.फू. (३६.८० च आणि चतुसिमा पूर्व - मिळकत क्र. बी-५/: '५/३०/वाबासाहेब सातपुते दि.२०.०६.२०२३ रेजी रू.१४,९५,६१९.९७/- (रूपये चौदा लाख पंधरा हजार सहारो एकोणतीस आणि पिसे सत्त्याएगाव फतना) , प्लोफा जिना, दक्षिण - खुली जागा प्राय/कॉर्पोरेट कार्यालय : औरंगाबाद सास ते जाणार नाही. विता वर नमूत केत्याप्रमाणे इसारा रक्कम ठेव सं पत केली जाईल.	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वीविक दिस्ता विद्वीविक दिस्ता विद्वी विक दिस्ता विक दिस्ता स्तिविधींता सुरकार तिश्व भूत कर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत रावाचा प्रकार (रवनारम्ब) वारतवित (रवनारम्ब) वारतवित तावाचा प्रकार (रवनारम्ब) वारतवित तावाचा प्रकार तावाचा प्	ाजी नगर रोड, गारखेडा, अं देखादा पंतर्गत इंडिया शेल्टर फाय ता सुचना. ता से जा खाती वर्णन केलेली ता र २०२४ (शिलावाची ता- वावर विक्री केली जाईल. र अधिकाऱ्याला दि. २६.०९. प्राची यहि केली जाईल. र अधिकाऱ्याला दि. २६.०९. ए यये पाच लाख पंचया ऍशी हजार सहार पन्नास फलत) फळ ४५.९.६७.ची. फू. वेश सहेवाळीस इजार नऊइ पन्नास फलत) फळ ४५.९.६७ ची. फू. वेशी जाच्या दिवशी सकाळी १०. य फायनान्स कॉर्पोरेशन लिमि सेल आणि पुढे बोलीची एकम	मानस कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या खांव किंमत आणि इसारा र०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम इसारा रक्कम (रूपये अठ्ठावन्न हजार पाचशे पासष्ट फस्त) त.) रांजणगाव शेणपुंजी, ववव्हाण, उत्तर - मिळकत क.१,२४,६९५/- (रूपये एक लाख वेचीतीस हजार सहाशे पंच्याणव कत्र) ल सर्व भाग व खंड आणि .०० ते संध्याकाळी ५.०० टेड ला अनुकूल असलेली रारावीव किंमतीपेक्षा कमी	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b) 8. 9.	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital The Acquirer accepts full responsibility specified under SEBI (SAST) Regulation The Acquirer will consummate the Share 22 (3) of the SEBI (SAST) Regulation	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irer 13,26,95 (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou- ng of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containe 15. Purchase Agreement transis s and will make an applica ons of Regulation 31A (10)	nd Thirty) % Percent) able able 30 ty-Six Thousand and Thirty) % ar Six Percent) ders (other than the Post-Offer Thousand Two thousand Two Thousand Two thousand Two forty-Seven point Five Three Percent) den this Post-Offer F action in accordance v action for reclassificatio of the Securities and	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl Key Strain Str	% One Percent) icable icable 300 -Four Thousand Hundred) % Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81.73% (Eighty-One-point Seven Three Percent) nd for his obligations 22 (1), and omoter of the Target a (Listing Obligations
सिक्युरीटायझेशन केवे सामान्यतः जनतेस आ कर्जवाराकडे तारण/शुल्कः उ कर्जवार, सह- कर्जवार कि ख्रम टेव खाली नम्दू केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 मालमत्तेचे वर्णन : मालन ता. गाणगापूर जि.औरंगा क्र.वी-५/३२/संजय का HL43LILONS 000005030182 मालमत्तेचे वर्णन : पर्लंट चतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: १) विहित निविवा/बो द्ररयान उपलब्ध 3 २ स्थाव रापलमत्तेची ३) वरील मालमतेच्या हरवे रक्कम. लिलाव चर्से स. लिलावी	उारिटर प्रुट्ट सिष्कुर्तिट अँग्ढ रिकन्द्रब्शन ऑफ फिनालियस (आवएसएफसी) (प्रति (आवएसएफसी) (प्रति णि विशेषतः कडांदार, सह-कडांदार आां आकारली आहे, ज्याचा तावा प्राधिकृत्व अ कार्याते त्याद्व प्रतिद्ध कवाकी व्यावस्ति कार्यात कर्वारा सह-कडांदार आां जामित्या रुद्ध कवत्व कर्वा रा जामित्या रुद्ध कव्य कर्वा रा जामित्या रुद्ध कर्वा रा जामित्या रुद्ध कर्वा रा जामित्या रुद्ध कर्वा रा जानिय वारसी द्विता वनसोड आणि तापेस्व प्रेगावे सर्व भाग वर्धेड न्हेराव घुंगढे, दक्षिण – मिळकत क्र. बी-५/ वाद येथीलि मजला, रामेश्वर रेसिडेन्सी ग्राणेश जानिय द्वारेवव घुंगढे, दक्षिण – मिळकत क्र. बी- पूजा इंगळे आणि जानिय द्वारेवव घुंगढे, दक्षिण – मिळकत क्र. बी- पूजा इंगळे आणि जानिय दायेस्व वेतिया स्विन्दा सम्प्रम् पाणि वारसित किम्तापेक्षा कमी विक्री केर्ता खरेदीसाठी सादर केलेत्वा सर्व बोली/निा मान्याला यसस्वी बोलीदार म्हण्म् घोणि वोलीदार महण्म् चापि	सशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II – २ःधावर धाद प्रांत प्रांत दिया I उरिस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ ज्या I उरिस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ ज्या I उरिस्ट (एनफोर्समेंट) निवम, २००२ ज्या I उर्सिटस अंनड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यु ि पृक्रा कर्ड वा रायांच्या कायदेशीर वारस खिकायाने पेतता आहे, आय पाएससी (प्रति किरिता जसे आहे जेथ आहे, जसे आहे जे अ तारी इरेर कम असलेला मोहलव लिफाफा अ ये सादर केला जाईल. मागणी सूचना दिनांक तारखेपर्यंत रक्कम ति.२७.०४३,२२२२ रोजी रू.८४७,८६७.८७/- (रूपये आठ लाख सलेवाझीस इजार आठशे सदुसष्ट आणि पत्तिमा पूर्व - मिळकत क्र. जी -५/ ं ३१, मोजमाप क्षेत्र ३९६ जी.फू. (३६.०० द आणि जतुसिमा पूर्व - मिळकत क्र. जी -५/ (रूपये जीत लाख पंघार हजार सहाशे एकोणतीस आणि पैसे सल्याण्णव फतन) ,प्लॉट क्र.३२/२, गट क्र.१५३, मीजे सातार कैंगा आणि जिना, दक्षिण - खुली जागा स्वा/कॉर्पोरेट कार्यालय : औरंगाबाद शा स विवा वर नमूद केल्याप्रमाणे इसारा रक्कम टेव सं	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वी वठ विद्वा विद्वी वठ दिराा विम्रम ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट अंक्ट २००२ : प्र मालमसेच्या विक्रीको भूत कर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत ताबाचा प्रकार (रचनात्मव-/ वास्तवित ताबाचा प्रकार (रचनात्मव-/ वास्तवित ताबाचा प्रकार (रचनात्मव-/ वास्तवित कांकेतिक ो. मीटर) विल्ट अप क्षेत्र इ सांकेतिक ो. मीटर) विल्ट अप क्षेत्र इ सांकेतिक वाकडे कोणत्याही कामक वत असतील. इंडिया शेल् ती कायदेशीररीत्या पात्र अंस	ाजी नगर रोड, गारखेडा, अं संतर्गत इंडिया रोल्टर फार ता सुचना. ता तो की खाली वर्णन केलेली ता रे के खाली वर्णन केलेली ता रे के खाली वर्णन केलेली ता रे के रे (सिसावाची ता चावर विक्री केली जाईल. र अधिकाऱ्याला दि. २६.०९. र राजीव किंमत रू.५.८५,६५०/- (रूपवे पाच लाख पंच्याएंशी हजार सहाउ पाच लाख पंच्याएंशी हजार सहाउ पाच लाख पंच्याएंशी हजार सहाउ पाच लाख सहेचाळीस हजार नऊस् पन्नास फरत) परुळ ४५९.६७ ची.फू. येथी जाच्या दिवशी सकाळी १०. य. फावनान्स कॉर्योरान लिमि दा आणि पुढे बोलीची रक्षम	मानस कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या खांव किंमत आणि इसारा र०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम इसारा रक्कम (रूपये अठ्ठावन्न हजार पाचशे पासष्ट फस्त) त.) रांजणगाव शेणपुंजी, ववव्हाण, उत्तर - मिळकत क.१,२४,६९५/- (रूपये एक लाख वेचीतीस हजार सहाशे पंच्याणव कत्र) ल सर्व भाग व खंड आणि .०० ते संध्याकाळी ५.०० टेड ला अनुकूल असलेली रारावीव किंमतीपेक्षा कमी	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b) 8. 9.	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital The Acquirer accepts full responsibility specified under SEBI (SAST) Regulation The Acquirer will consummate the Share 22 (3) of the SEBI (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irer 13,26,92 (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou- ng of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containe rs. Purchase Agreement transis s and will make an applica ons of Regulation 31A (10) ons, 2015, including subseq	nd Thirty) % Percent) able able 30 ty-Six Thousand and Thirty) % <i>I</i> r Six Percent) ders (other than the Post-Offer Thousand Two fundred and Seventy) 47.53% (Forty-Seven point Five Three Percent) ad in this Post-Offer F action in accordance v tion for reclassificatio of the Securities and yuent amendments the	2.81 (Two Point Eight Nii Not Appl Not Appl S.84,E (Five Lakhs Eighty and Eight H 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) Public Announcement ar with the provisions of Re on of himself as the pro Exchange Board of Indi ereto ('SEBI (LODR) Re	% One Percent) icable icable 300 -Four Thousand Hundred) % Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81.73% (Eighty-One-point Seven Three Percent) and for his obligations egulations 22 (1), and monter of the Target a (Listing Obligations egulations').
सिक्युरीटावझेगन भेथे सामान्यतः जनतेस आ फर्जवाराकडे तारण/शुल्कः कर्जवारा सह- कर्जवार किः कर्ज खाते नम्द केली तायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 पालमत्तेचे वर्णन : माल्त क्र.वी-५/३२/संजय का HL43LLONS 000005030182 पालमत्तेचे वर्णन : फर्तेट: चतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: १) विहित निविदा/बी तरप्यात उपलब्ध 3 २) स्थावर मालमत्तेचा इसेठे रक्का. लिलाव प्रसेल तर. जेव्हा दे ५) संगॉच्च बोली तारा	उमाहित्र प्रुच्चन	सशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II – २ःधावर माल एटाटते च्या I इंटरेस्ट (एनफोसंनेंट) निवम, २००२ ष्या I उरेंस्ट यू जॅब एनफोर्सनेन्ट ऑफ सिब्सुरि Yq क बर्बार) कडे ताएण ठेवलेल्या स्था ण जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारस खिकान्याने पेताला आहे, आय साएफर्सा (प्रति विकरिता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे अ ताठी इरठे रकम असलेला मोहरवंद लिफाफा अ ये सादर केला जाईल. प्राणण सूखना दिनांक तारखेपर्यंत रबकम दि.२७.०४.२०२१ रोजी रू.८४.९८९.८७/- (रूपये आट लाख सत्तेचाहीस हजार आठशे सदुरष्ट आणि पेत सत्यार्थित फकत) '३१, मोजमाप क्षेत्र ३९६ ची.फू. (३६.८० च आणि चतुसिमा पूर्व - मिळकत क्र. बी-५/- '५/३०/वावासाहेब सातपुते दि.२०.०६.२०२३ रोजी रू.१४, २६९.९७/- (रूपये जेता लाख पंधार हजार सहाशो एकोणतिस आणि पित सत्त्यार्प्रणव फतत) .प्लटिक्र.३२/२, गटक्र.१५३, मीजे सातार कैंग आणि जिना, दक्षिण - खुली जागा ग्राण सन्ति. वोत्ये तम्पूट केल्याप्रमाणे इसारा रक्कम देव सं स्तत केली वाईल. त केले जाईल. जर तो/ती बोली लावण्यासात त्र तकेली जाईल.	राष्ट्र बंकेच्या बॉजूला, शिव विद्वित्री वर्ठ रिता निषम ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट अंक्ट २००२ सं र प्रालसमेच्या विक्रीाक् प्रतिनिर्धाना सूचना दिली: प्रत कजंदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्रविकृत तावाचा प्रकार (रवनात्मक / वास्तविक अंतर्गत) सांकेतिक त. मीटर) बिल्ट अप क्षेत्र इ सांकेतिक त. मीटर) बिल्ट अप क्षेत्र इ सांकेतिक त. मीटर, बिल्ट अप क्षेत्र इ सांकेतिक त. औरंगाबाद, महाराष्ट्र, क्षेत्र वांकडे कोणत्याही कामक वित असतील. इंडिया शेल्क ही कायदेशीररीत्या पात्र अंग त प्राधिकाऱ्याचे विवेकजूय श्राधी भेट पेऊन मालसत्तेय क्षान (सर्वी च्या बोल्ती ज्या	ाजी नगर रोड, गारखेडा, अं जेतर्गत इंडिया रोल्टर फाय ता सुचना. ता सुचना. ता ते की खाली वर्णन कलेलेली पर २०२४ (सिलावाची का चावर विक्री केली जाईल. र अधिकाऱ्याला दि. २६.०९. राजीव किंमत स्ट. २८.८५,६५०/- (रूपये पाच लाख पंच्याऍशी हजार सहाश् पन्नास फक्त) एरुय रे,२,४६,९५०/- (रूपये वारा लाख सहे व्याळीस हजार जञ्ज् पन्नास फक्त) एरुळ ४५९.६७ जी. फू. येथी जाच्या दिवशी सकाळी १०. य. फायनान्स कॉपोरेशन लिमि स्व आणि पुढे बोलीची रक्कम ही असेल कारण तसे करणे । तपासणी करू शकतात.	मान्स कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केरलेल्या खांव किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्यी इसारा रक्कम (रूप2,५६५/- (रूपये अठ्ठावन्न हजार पाचशे पासष्ट <i>फ</i> स्त) ती.) रांजणगाव शेणपुंजी, बल्हाण, उत्तर - मिळकत कि.,२,२४,६९५/- (रूपये एक लाख चेचीवीस हजार सहाशे पंच्याण्यव ककत) ल सर्व भाग व खंड आणि .०० ते संध्याकाळी ५.०० टेड ला अनुकूल असलेली । राखीव किंमतीपेक्षा कमी अयोग्य होईल.	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b) 7.10 a) b) 7.10 a) b) 7.10 a) b) a) b) 10.	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital The Acquirer accepts full responsibility specified under SEBI (SAST) Regulation The Acquirer will consummate the Share 22 (3) of the SEBI (SAST) Regulation: Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulatio All the existing Promoters of the Target (group' category subject to receipt of nec-	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nit Not Applic Not Applic irrer (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou g of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containe rs. Purchase Agreement transis s and will make an applica company will make an applica company will make an applica company will make an applica Not Statement and Statement	Ind Thirty) % Percent) % able % % % % % % % % % % % % % % % % % % %	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight H 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Housand and Four Hou	% One Percent) icable icable 300 -Four Thousand Jundred) % 5 Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81.73% (Eighty-One-point Seven Three Percent) d for his obligations egulations 22 (1), and moter of the Target a (Listing Obligations'). romoter and promoter
सिक्युरीटाबझेगन सेक्युरीटाबझेगन केर्वतारक देतरण, शुल्क : कर्जवार, सह - कर्जवार किंत कर्ज व्याते नम्द केली साय: ५ वा. पर्वत शाखा/ग कर्ज खाते क्र. CHL100003689 मालमतेचे वर्णन : मालम क्र.वी-५/३२/संजय का HL43LILONS 000005030182 मालमतेचे वर्णन : फर्लंट चतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: १) विहित निविदा/को तरयात उपलब्ध 3 २) स्थावर मालमतेचा देवेल मालमतेच्या नरेय का तिलाव क्या देक्का. तिलाव २) संभाव्य बोलीताता न साल्य वोलीताता क्या व्यास्वी बोलीतारा (६) यसस्वी बोलीतारा) सर्वाव्य प्रायिकृत अधिका ७) वरील प्रायमणे प्रारी	उमाहिर २ प्रुचन	सशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II – २ः21वर 2:11 द्राटा ट:टद नेप्टर1 I इंटरेस्ट (एनफोसंगेंट) निवम, २००२ च्या I अंसेटस ॲन्ड एनफोसंमेन्ट ऑफ सिक्सुरि पुरा कर्बवार) कडे तारण ठेवलेल्या स्था जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारस धिकाऱ्याने येतला आहे, आयरप्राएकरी (प्रति किंग्रिता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे अ तारी इग्ठे रक्षम असलेला मोहलवं लिफाफा अ ये सादर केला जाईल. प्राणपी सूचना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७.७४.२०२२ रोजी रू.८४७.८६७.८७/ (रूपये आठ लाख सत्लेवाहीस हजा आठशे सदुसष्ट आणि पैस सत्त्याऍशी फत्त) (३, मोजपाप क्षेत्र २९६ ची.फू. (३६.८० च आणि चतुसिमा पूर्व - मिळकत क्र. बी -५/: -५/३०/वाबासाहेब सातपुते दि.२०.०६.२०२२ रोजी रू.१२, २५.६२२९.९७/- (रूपये चीदा लाख पंधार हजार सहाग्ने पुरुकोणतीस आणि पैसे सत्त्याण्याव फत्त) , प्लॉट क्र.३२/२, गट क्र.९५३, भी जे सातार कैंग आणि जिना, दक्षिण - खुली जागा स्वा (कॉपरेट कार्यालय : औरंगाबाद शास वे जाणार नाही. विदा वर नमूट केल्याप्रमाणे इसारा रक्कम ठेव सं परत केली जाईल. ता केतो जाईल. उस तो/ती बोली लावण्यासात तर्वोच्च बोली नाकाएणे/स्वीकारणे हे अधिक्र (.०० वा. ते सार्व.५.००० वा. या वेठेत : गाणि अशा ठेवीमध्ये पुरू झात्यास, भालमा रा व करी जडील. गाणि आता ठेवीमध्ये पुरु झात्यास, भालमा रा व करा उदेवामप्य पुरक्त झात्या कोच्या १९४७ गाणि अशा ठेवीमध्ये पुरु झात्या वि मिहल रक्ता	राष्ट्र बंकेच्या बॉजूला, शिव दिद्वित्री द्वते ह्वरा दिद्वती द्वते ह्वरेस्ट विषम ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट अंक्ट २००२ स रा सालसरेच्या विक्रीबनी प्रतिनिर्धाना सुवना दिली: प्रत्न करंतार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत ताबाचा प्रकार (रचनात्पद्म/ वास्तविक ताबाचा प्रकार (रचनात्पद्म/ वास्तविक ता केतिक 	ाजी नगर रोड, गारखेडा, अं जे दाव अंतर्गत इंडिया रोल्टर फाय ता स्वमा. ता स्वमा. ता स्वमा. ता से खाली वर्णन केलेली स्व २०२४ (शिलावाची तत लायर विक्री केली जाईल. र. अधिकाऱ्याला दि. २६.०९. र. राजीव किंमत क. राजीव किंमत क. राजीव किंमत क. राजीव किंमत क. राजीव किंमत क. र.२२,४६.९५०/- (रूपये पाच लाख पंच्याएंगी ह.जार सहाय पंच्याएंगी ह.जार सहाय पंच्याएंगी ह.उआणि श्री. क. २१,४६.९५०/- (रूपये पाच लाख पंच्याएंगी ह.उआर.२५ ची. १. त.२२,४६.९५०/- (रूपये वरार, पात्ध सहेवाळीस हजार गठ्य पन्नास फस्त) फळ ४५९.६७ ची. फू. येथी जाच्या दिवशी सकाळी १०. य. फायनाल्स कॉर्पोरेशन लिमि त्यासणी कड याकतात. मध्ये इटे रक्कम समाविष्ट ३ ढतोव नवीन शिलाव/विक्ठीन्या यु.	मानस कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत तिख) खाली नमूद केलेल्या खांव किमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम रू.५८,५६५/- (रूपवे अठ्ठावन्न हजार पाचशे पासष्ट फल) ती.) रांजणगाव शेणपुंजी, वव्हाण, उत्तर - मिळकत कि.२,२४,६९५/- (रूपये एकलाख जोवीस हजार सहाशे पंच्याण्णव फक्त) ल सर्व भाग व खंड आणि ००० ते संध्याकाळी ५.०० टेड ला अनुकूल असलेली रारावीव किंमतीपेक्षा कमी अयोग्य होईल. ससेल २४ तासांच्या आत	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b) 10.	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital The Acquirer accepts full responsibility specified under SEBI (SAST) Regulation The Acquirer will consummate the Share 22 (3) of the SEBI (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation All the existing Promoters of the Target C group' category subject to receipt of nec the satisfaction of conditions prescribed	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Inter Inte	nd Thirty) % Percent) able able 30 ty-Six Thousand and Thirty) % <i>I</i> Six Percent) ders (other than the Post-Offer 15,21,270 (Fifteen Lakhs Twenty-One Thousand Two tundred and Seventy) 47.53% (Forty-Seven point Five Three Percent) ed in this Post-Offer F action in accordance w tition for reclassificatio of the Securities and yuent amendments the cation for declassifying terms of Regulation 3	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight H 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Housand and Four Housand and Four Housand (Seventy-Three Doint Five Three Percent) Public Announcement ar with the provisions of Re on of himself as the pro Exchange Board of Indi ereto (SEBI (LODR) Re g themselves from the 'p 31A(10) of the SEBI (LOD	% One Percent) icable icable 300 -Four Thousand Jundred) % o Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81.73% (Eighty-One-point Seven Three Percent) and for his obligations egulations 22 (1), and pomoter of the Target a (Listing Obligations egulations'). romoter and promoter DR) Regulations and
सिक्युरीटावझेगन केवें सामान्यतः जनतेस आ कर्कवरारके तरण, शुल्कः कर्कवरार, सह-कर्जवार किंत स्क्रम देव खाली नमूद केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 मालमतेचे वर्णन : माल्म त. गाणगापूर जि. औरंगा क्र.वी-५/३२/संजय का HL43LILONS 000005030182 मालमतेचे वर्णन : फर्लेट चतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: १) विहित निविता/को तरम्यात उपलब्ध 3 २) स्थावर मालमतेची व्येत मालमतेची व वरील मालमतेचा सर्वे व्य वेली लाव नसेल तर. जेव्हा दे ५) संभाव्य वोलीवार्र दे समस्व केलीवार्र १ स्थाव सालमतेची ने व सम्सव केलीकार्र १ स्याव सालमतेची ने व सरम्य केलेल्या व टेव जस केली जाई	उमाहिर २ प्रुचन	सशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II — २ःथावर ४:। उ.धः दिने ट्र्या I इंटरेस्ट (एनफोसंगेंट) निवम, २००२ च्या I अंसेटस ॲन्ड एनफोसंमेट ऑफ सिक्सुरि I अंसेटस ऑन्ड एनफोसंमेट ऑफ सिक्सुरि I अंसेटस ऑन्ड एनफोसंमेट ऑफ सिक्सुरि I जामीन्दार किंवा त्यांच्या कवरेवरोरा वारस यिकाऱ्याने येतला आहे, आयएसएफसी (प्रति किंरीता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे अ तारी इग्ठे रक्स असलेता मोहरवंद लिफाफा अ ये सादर केला जाईल. मागणी सूचना दिनांक तारखेपर्यंत रक्कम ति.२७.०४,२०२२ रोजी रू.२४.४५,६२२२.०५/- (रूपये आठ लाख सत्तेवाहीस हजा आठयो सदुमष्ट आणि पेस सत्त्याऍशी फन्त) ३२, मोजमाप क्षेत्र ३२६ ची.फू. (३६.८०० आणि चतुसिमा पूर्च - मिळकत क्र. बी -५/: ५४,२०,०६.२०२३ रोजी रू.१२४,६२२९.६५/- (रूपये चीदा लाख पंधरा हजार सहाशो पुकोणतीस आणि पेसे सत्त्याण्याव फकत) ; प्लॉट क्र.३२/२,गट क्र.१५३, मीजे सातार कॅंग आणि जिना, दक्षिण - खुली जागा स्वा/कॉर्पोरेट कार्यालय : औरंगाबाद शास देता वर नमूद केल्या प्राप्राणे देसारा रात्तार त्वरे केल्या आपणे पे सात्त्याण्य कतत) ; प्लॉट क्र.३२/२,गट क.१५३, मीजे सातार कॅंग आणि जिना, दक्षिण - खुली जागा स्था/कॉर्पोरेट कार्यालय : औरंगाबाद शास ते जाणार नाही. विदा वर नमूद केल्या प्राप्ते ये आहि देता वर नमूद केल्या प्राप्ते ये खिला म्वेल्या रेमंतर लगीच्च, तर तो /ती बोली लावण्यासात देता वा तमुद केल्या प्राप्ते ये स्वर्गा स्वर्ग : केल्या स्वार्ग केताराद्वारे मालगमता नव्याने लिलाव/ सिक्शा किंचा १५ च्या दिवशा रविवार किंव वावगी करराराद्वारे मालनता नव्याने लिलाव//	राष्ट्र बंकेच्या बॉजूला, शिव विद्वित्री वठ रिता विद्वती वठ रिता विद्वती वठ रिता विषम ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट अंक्ट २००२ : र पालसचेच्या विक्रीबती पुततिर्भयात सुवना दिली: भूत कर्जता?) ची २८ सप्टे हे, जे आहे तेथे आहे या त ावएसएफसी च्या प्राधिकृत ताबाचा प्रकार (रचनात्मद) वास्तविक आंकेतिक ते. मीटर) बिल्ट अप क्षेत्र = सांकेतिक ते. मीटर) बिल्ट अप क्षेत्र = सांकेतिक त. भीटरा विल्ट अप क्षेत्र = सांकेतिक वांक के कोणत्याही कामक वत असतील. इंडिया शेल् या पाय कर्मा वांक वे कोणत्याही ताम खाझगी करायाही ताम खाझगी करायाही ताम खाझगी करायाही ताम दा खाझगी करायाहा ताम स्वाज्य विकाव्याहा ताम ता खाझगी करायाहा ताम ता सांकीत अपिकाव्याहा ताम	ाजी नगर रोड, गारखेडा, अं जे दा दा य मंतर्गत इंडिया रोल्टर फाय ता स्वमा. ता स्वमा. ता स्वमा. ता से खाती वर्णन केलेली ता सर २२२४ (शिलावाची ता लावर विक्री केली वाईल. र. अधिकाऱ्याला दि. २६.०९. क राजीव किमत क. राजीव किमत क. राजीव किमत क. राजीव किमत क. राजीव किमत क. राजीव किमत क. र.२८२४ (श्रे.२५०/- (रूपये पाच लाख पंच्याएंगी इजार साइंग पंच्या पंचा हजार साइंग पंच्या पंचा हजार साइंग पंच्या पंचा हजार साइंग पंचा देश्व.९४ (२९४ जी. ग. त.२२४६,९४६,९४०/- (रूपये वारा लाख सहेवाळीस हजार नज्य पन्नास फलत) एक ४५९.६७ जी. फू. येथी जाच्या दिवशी सकाळी १०. य फायनान्स कॉर्पोरेगन लिमि क. याक्यि नवीन शिल्वा (क्रिक्य) ते त्यासणी कर राकतात. मय्दे रेद्ध साम समाहिय ३ डढावो व नवीन शिल्वा विक्रीच्या पु र ज्या शिल्टा फायनान्स कॉर्पो	मानस कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत तिछ] खाली नमूद केलेल्या खांव किंमत आणि इसारा र०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम रू.५८,५६५/- (रूपवे अट्ठावन्न हजार पाचशे पासष्ट फल) ती.) रांजणगाव शेणपुंजी, बद्द्राण, उत्तर - मिळकत कि.२,२४,६९५/- (रूपये एकलाख जोवीस हजार सहाशे पंच्याण्णव फक्त) ल सर्व भाग व खंड आणि .०० ते संध्याकाळी ५.०० टेड ला अनुकूल असलेली रारावीव किंमतीपेक्षा कर्मा अयोग्य होईल. संसल २४ तासांच्या आत ठीकरणाच्या तारखेपसून कार्यात्यनीन दिवसी. रेशन लिमिटेडद्वारे इस्टेसह	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b) 10. 11. ISSUE	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted E	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irer (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou- ng of the Public Sharehold Pre-Offer 23.53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containents. P Purchase Agreement transis s and will make an applice sesary approvals required in therein. Incement will be accessible	nd Thirty) % Percent) % % Percent) % % % % % % % % % % % % % % % % % % %	2.81 (Two Point Eight Nii Not Appl Not Appl Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight H 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) Public Announcement ar with the provisions of Re on of himself as the pro Exchange Board of Indi reto (SEBI (LODR) Re g themselves from the 'p 31A(10) of the SEBI (LO	% One Percent) icable icable 300 -Four Thousand 4undred) 7% o Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81,73% (Eighty-One-point Seven Three Percent) nd for his obligations egulations 22 (1), and pmoter of the Target a (Listing Obligations egulations 22 (1), and pmoter of the Target a (Listing Obligations egulations 21, nor pmoter and promoter DR) Regulations and ge Board of India at
सिनयुरीटायझेगन सेवे सामान्यतः जनतेस आ कर्जवाराकडे तारण/शुल्कः कर्जवारा कडे तारण/शुल्कः कर्जवारा सह- कर्जवार किंट स्कर्म खाले नम्यू केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 पालमत्तेचे वर्णन : माल्ग क.वी-५/३२/संजय का HL43LILONS 000005030182 पालमत्तेचे वर्णन : फ्लेंट: चतुसिमा - पूर्व - पार्किं नियम आणि अटी: १) विहित निविदा/बो दरप्यात प्रालम ने स्वील्य मालमत्तेच्चा इरोर स्कर. तिलाव इरो स्का. तिलाव इरो स्का. तिलाव अ. सर्वोच्च बोली लाव नसेल तर. जेव्हा दे पं. संपाल्य बोलीवारा अ. सर्वोच्च बोली ता व. संपाल्य बोलीवारा अ. सर्वोच्च बोली ता व. सम्प्ट केलेल्या ज अ. वरी तमुद्र अविका ९) वरा नमूह केलिका	उगाहिर २ प्रुचन	सशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II – २ः2।व२.४।वि.ध.टि.टि.ट्र. Istickz (एनफोसंगेंट) निवम, २००२ च्या I अंसेटस अंन्ड एनफोसंमेन्ट ऑफ सिल्धुपि Yug कर्षवार) कडे ताएण ठेवलेल्या स्था णे जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारस खिकाऱ्याने येतता आहे, आयसप्राप्रस्ता (प्रति खित्ता जसे आहे जेथ आहे, जस आहे जे अ तारी इरे रक्षम असलेला मोहलवं लिफाफा अ ये सारव केला जाईल. मागणी सूचना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७,०४,२२२२ रोजी रू८,४७,८२४,८२/ (रूपये जाट लाख सलेवाद्वीस हजार आठशे सदुसष्ट आणि पेत्त सतत्यार्एशे फतत) '३१, मोजमापक्षेत्र ३९६ ची.फू. (३६.८० च् आणि चतुसिमा पूर्व – मिळकतक ज्ञ. वी-√/ '३१, यो जानाख पंच्या हजार सहाशे एकपे जी दा लाख पंच्या हजार सहाशे एकपे जी दा लाख पंच्या हजा त्यां त्यां क्.१४,६९२९,९७/– (रूपये वी दा लाख पंच्या हजा सहाशे एकोणतिस आणि पिते सत्त्याण्णव फत्ता) ,प्लटि ऊ.३२/२,गट ऊ.१५३, मीजे सातार कैंग आणि जिना, दक्षिण – खुली जागा ाडा/कॉर्पोरेट कार्यालय औरगावी विश्वा स्था त्वरेल्वा चाईत. त केले जाईल, जर तो/ती बोली लावण्यास, मालम ाजण प्रता ठेवीण्य चुक् झाल्यास, मालम दिवरा विद नायु देविच्या रकमेच्या २५% ग्रा शिक्या ठेवीया द्या विया रक्या देवा मा देवेरी किंका १५ च्या दिवरा रिवरा किंव्य डावमी करपाराद्वो मालाता नेव्या ने त्यांच्या वी नामा दिवसी किंका १५ व्या दिवरा तिवया दिवा औरत, इल्ड्रक्र फ्यां सांत संविंयती विभाग/का अंसेल, इल्ड्रक्र फ्यां संत्वीया तिभाग नेव्याने लितावा/ ता अत्रेल, इल्ड्रक्र पक्षांता संवंधित विभाग/का	राष्ट्र बंकेच्या बॉजूला, शिव दिद्वी दिव्व दिव्व दिव्व दिद्वी दिव्व दिव्व दिव्य दि इटोस्ट अंस्ट २००२ स र मालसलेच्या विक्रीको प्रतिनिर्धान सुचना दिली: प्रतानिर्धान सुचना दिली: प्रतानेतिन सुचना दिली: प्रतानेतिन सुचना दिली: प्रतानेतिन दीव्य ताबाचा प्रकार (रचनात्मक / वास्तविय अंतर्गत) सांकेतिक त. मीटर) बिल्ट अप क्षेत्र इ सांकेतिक त. मीटर) बिल्ट अप क्षेत्र इ सांकेतिक त. मीटर) बिल्ट अप क्षेत्र इ सांकेतिक त. मीटर, बिल्ट अप क्षेत्र इ सांकेतिक त. मीटर, बिल्ट अप क्षेत्र द सांकेतिक त. मीटर, बात्र कार सांकेतिक त. सांकेतिक वाक केणल्याही कामक वाक असतील. इंडिया रोल काम / सर्वोच्च बोली ज्या ता खाबणी कराराद्वा ते वा इतर सुट्ठी असल्यास, १ केकीसाठी ठेवली जाईल. इ र्यात्वयांकडून वैधानिक आ	ाजी नगर रोड, गारखेडा, अं जेतर्गत इंडिया रोस्टर फाय ता स्वमा. ता स्वमा. ता ते की खाली वर्णन केलेली स्व २०२४ (सिलावाची का लावस विक्री केली जाईल. र अधिकाऱ्याला दि. २६.०९. क राजीव किंमत क. राजीव किंमत क. राजीव किंमत क. राजीव किंमत क. राजीव किंमत क. र.९.८५.६५०/- (रूपये पाच लाख पंच्याऍशी हजार सहार पन्नास फक्त) एरुपये वार लाख पन्नास फक्त) एरुपये र.६.७ ची. फ्. येथी जाच्या दिवशी सकाळी १०. य. फायनात्स कॉर्योरेशन लिमि स्व आणि पुढे बोलीची रक्कम ही असेल कारण तसे करणे : तपारपाणे कर अजतता. मध्ये इस्टे रक्कम समाविष्ट अ डतावे नवीन सिलाव/विष्ठ आया दिवसात्तर पहिल्या डिया शेल्टर फायनात्स कॉर्यो थे विक्री/मालमत्ता कर, वीर्त	मानस कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत तिछ] खाली नमूद केलेल्या खांव किंमत आणि इसारा र०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम रू.५८,५६५/- (रूपवे अट्ठावन्न हजार पाचशे पासष्ट फल) ती.) रांजणगाव शेणपुंजी, बद्द्राण, उत्तर - मिळकत कि.२,२४,६९५/- (रूपये एकलाख जोवीस हजार सहाशे पंच्याण्णव फक्त) ल सर्व भाग व खंड आणि .०० ते संध्याकाळी ५.०० टेड ला अनुकूल असलेली रारावीव किंमतीपेक्षा कर्मा अयोग्य होईल. संसल २४ तासांच्या आत ठीकरणाच्या तारखेपसून कार्यात्यनीन दिवसी. रेशन लिमिटेडद्वारे इस्टेसह	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b) 10. 11. ISSUE	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation All the existing Promoters of the Target (group' category subject to receipt of nec the satisfaction of conditions prescribed A copy of this Post-Offer Public Annou www.sebi.gov.in, Metropolitan Stock Exc ED BY MANAGER TO THE OFFER	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irer (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou- ng of the Public Sharehold Pre-Offer 23.53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containents. P Purchase Agreement transis s and will make an applice sesary approvals required in therein. Incement will be accessible	nd Thirty) % Percent) % % Percent) % % % % % % % % % % % % % % % % % % %	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight H 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) Public Announcement ar with the provisions of Re on of himself as the pro Exchange Board of Indi reto (SEBI (LODR) Re g themselves from the 'p 31A(10) of the SEBI (LO	% One Percent) icable icable 300 -Four Thousand 4undred) 7% o Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81,73% (Eighty-One-point Seven Three Percent) nd for his obligations egulations 22 (1), and pmoter of the Target a (Listing Obligations egulations 22 (1), and pmoter of the Target a (Listing Obligations egulations 21, nor pmoter and promoter DR) Regulations and ge Board of India at
सिक्युरीटाबझेगन वेथे सामान्यतः जनतेस आ कर्जवाराकडे तरण/ शुल्कः कर्जवार, सह-कर्जवार किंत रक्षम ठेव खाली नमूद केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 मालमतेचे वर्णन : मालम त. गाणगाप्र् जि.औरंगा क्र.वी-५/३२/संजय का HL43LILONS 000005030182 मालमतेचे वर्णन : फ्लंटा चतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: 9) व्हीत निविदा/को दरम्यात उपलब्ध 3 () स्थावर मालमतेची वरील मालमतेचा इदेठे रक्षम. तिलाव भ) सर्वोच्च वोली लाव नसेल त. जेव्हा वे ५) संभाव्य वोलीतार इदे रक्षम. तिलाव श्रे वरास्यात विक्री आया नसेल तरा जेव्हा टेव जा केली जाई १) वरील विक्री आया ठेव जा केली जाई १) वरील विक्री आया	उमाहिर २ प्रुचन	मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II — २ःथावर्थमाद स्टाद्वे च्र्या I अंदरेस्ट (एनफोसंगेंट) निवम, २००२ च्या I अंसेटस्ट ऑन्ड एनफोरंमेन्ट ऑफ सिक्यु ि I जामीन्दार किंवा त्यांच्या कयदेशीर वास्स धिकाऱ्याने येतला आहे, आयरपरएफर्सी (प्रति किंरिता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे अ ताठी इग्ठे रक्षम असलेता मोहरबंद लिफाफा अ ये सादर केला जाईल. पागणी सूचना दिनांक तारखेपर्यंत रक्षम ति .२७.०९.२०२२ रोजी रू.८,४७.८६७.८७/- (रूपये आठ लाख सत्लेवादीस हजार आठरो सदुरष्ट आणि पेस सत्ल्याऍशी फन्त) ३१, मोजमाप क्षेत्र ३९६ जी फू. (३६.८० च आणि चतुसिमा पूर्व - मिळकत क्र. बी -५/: ४९२ वेवा लाख पंधरा हजार सहाशो एकोणतीस आणि पैसे सत्ल्याण्याक फत्त) प्रत्नोंट क्र. ३२/२, गट क्र.१५३, रोजी रू.१४,५.६२९२.९७/- (रूपये चौदा लाख पंधरा हजार सहाशो पुकोणतीस आणि पैसे सत्त्याण्याक फत्त) , प्लॉट क्र. ३२/२, गट क्र.१५३, मीजे सातार क्रंग आणि जिना, दक्षिण - खुली जागा सा/कॉर्योरेट कार्यालय : औरंगाबाद शा म देवा वा नमर्ट् केल्याप्रमाणे इसारा रककम ठेव सं परत केली जाईल. त केते जाईल. जर तो/ती बोली लावण्यासात ते केती जाईल. त केती जाई प्रसारा रकक्या देश्वेछ दावता वा नम्टर केल्याप्रमाणे इसारा रककम ठेव सं परत केली जाईल. त ते तो तो वोली लावण्यासात वेता वा तम्पर केल्याप्रमाणे हे अधिक्र दावजा वा तेना तालराणे / दविकारणे हे अधिक्र दाववा वो त्याराद्वरे मालसता नव्याने लिलाव / तिवा वा त्याराद्वरे मालसता नव्या केलिलाव / दिवशा किंका रामलमतेतिल ओपत्याद्वी दिवारा किस कंपी का ता मालमतेतिल. असेल, इच्छक पक्रांना संबंधित विभाग /का को नोमेला सर्वादीक्र कोली लावाण्या- कोली जाते. मालमतेतील केलाल्तावाला न्याने लिलाव/ हो को तोता तावाण्या-वादाही देवा	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वी विद्वी विद्य स्वि विद्वी विद्य स्वि विषम ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट अंक्ट २००२ : रा मालसपेच्या बिक्रीको भूत कर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत रावाचा प्रकार (रचनारपन / वास्तविन अंतर्गत) सांकेतिक ते. मीटर) बिल्ट अप क्षेत्र = १२ / मधुकर जगताप, पश्चि सांकेतिक ते. मीटर) बिल्ट आप क्षेत्र = १२ / मधुकर जगताप, पश्चि सांकेतिक ते प्राधिकाऱ्याचे विवेकयु. प्राधिकृत अधिकाऱ्यादे विकयु. प्राधिकृत अधिकाऱ्यादे विकयु. प्राधिकृत अधिका न्या (देकीसाठी वेदली जाईल. ई र्यत्वाचां कर्पनी कोणतीही	ाजी नगर रोड, गारखेडा, अं पंतर्गत इंडिया रोल्टर फाय ता सुचना. ता तो की खाली वर्णन केलेली ता ते की खाली वर्णन केलेली ता रे के उस रे (शिलावाची ता चावर विक्री केली जाईल. र अधिकाऱ्याला दि. २६.०९. र प्रजीय कि.मत क. ५, ८५, ६५०/- (रूपये पाच लाख पंच्याएंगी हजा र सहाउ प्र-ता सफत) ७५ ची.फू. (३४.८५ ची. ग प-ता सफत) ७५ ची.फू. (३४.८५ ची. ग क. १२, २४६, ९५०/- (रूपये वारा लाख परना सफत) १४.२ क.१२, २४६, ९५७/- (रूपये वारा लाख प-ता सफत) १४.२ प-ता सफत) प-ता सफत) १४.२ दे प्रायनान्स कॉर्योरेग लिमि त्या साप कि प्रावता दे काया ने स्विज्ञ दे प्रायनान्स कॉर्यो रे ना ही.	मानस कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या छांवी किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम किंप्र रेफ्रये अठ्ठावन्न हजार पाचशे पासष्ट फल्स) त.) रंजणगाव शेणपुंजी, वच्हाण, उत्तर - मिळकत कि.,२,२,६९५/- (रूपये एक लाख चे चोवीस हजा सहाशे पंच्याणप करत) ल सर्व भाग व खंड आणि .०० ते संध्याकाळी ५.०० टेड ला अनुकूल असलेली राखीव किंमतीपेक्षा कमी अयोग्य होईल. सेसेल २४ तासांच्या आत किसाठी ठेवले जावे. टीकरणाच्या तारखेपासून कार्यालयीन दिवरी. रेगन लिमिटेडढारे इरठेसह ब देय आणि सोसायटी देय	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b) 10. ISSUE SUBLES DIALES	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted E	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nit Not Applic Not Applic irer (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou (Forty-One-point Fou g of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containens. Purchase Agreement transis s and will make an applica ons of Regulation 31A (10) ns, 2015, including subseq Company will make an applica sensary approvals required in therein. Incement will be accessible hange of India Limited at w	nd Thirty) % Percent) % % Percent) % % % % % % % % % % % % % % % % % % %	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight H 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) Public Announcement ar with the provisions of Re on of himself as the pro Exchange Board of Indi reto (SEBI (LODR) Re g themselves from the 'p 31A(10) of the SEBI (LO	% One Percent) icable icable 300 -Four Thousand 4undred) 7% o Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81,73% (Eighty-One-point Seven Three Percent) nd for his obligations egulations 22 (1), and pmoter of the Target a (Listing Obligations egulations 22 (1), and pmoter of the Target a (Listing Obligations egulations 21, nor pmoter and promoter DR) Regulations and ge Board of India at
सिष्युरीटावझेगन कर्कवारा सुहे तरण / पुल्क: कर्कवारा, सह-कर्जवार किं राक्षम ठेव खाली नम्टू केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 पालमत्तेचे वर्णन : मालन ता. गाणगापूर जि.औरंगा क.वी-५/३२/संजय का HL43LLONS 000005030182 पालमत्तेचे वर्णन : फर्लेट: वतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: १) विति वर्षिवय : वर्षासमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: १) स्थावर पालमत्तेची व यरायम उपलक्ष 3 २१ स्थावर पालमत्तेची ३) यरील मालमत्तेची ३) यरील वातीतार १) यरास्वि केलिया देव जप्त केली जाई २) वरी ताविता की आयण यांसारख्या इत देव २) १% टीडीएस, जर आवश्यक आई	उमाहित् २ पू च व	मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II – २ःथे।वर्.थ।दर: टाट, टाट, टि I प्रेसेटस् (एनफोसंसेंट) नियम, २००२ ज्या I प्रेसेटस् अॅन्ड एनफोर्समेट- ऑफ सिक्यु प्ति I प्रेसेटस् ऑन्ड एनफोर्समेट- ऑफ सिक्यु प्ति I प्रेसेटस् ऑन्ड एनफोर्समेट- ऑफ सिक्यु प्ति I प्रेसेटस् ऑन्ड एनफोर्समेट- ऑफ सिक्यु प्ति ण जामीनदार किवा त्यांच्या कावरेडीरा वासस यिकाऱ्याने घेतला आहे, आयएसएफर्सी (प्रति किरिता जम्रे डाखे आहे, जसे आहे जे अ ताठी इरोट रक्षम असलेला मोहरावंद लिफाफा अ ये सादर केला जाईल. प्रागणी स्वना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७.०४.२०२२र रोजी रू.८,४७.८६७८.८७/ (रूपये आठ लाख सत्तेचाहीस हजार आठयो से स्दुराय आणि पेस सत्त्याऍप्रो फिक्त) ३१, मोजमाप क्षेत्र ३९६ ची.फू. (३६.८०च् आणि चतुसिमा पूर्व - मिळकत क्र. बी-५/: -५/३०/बाबासाहेब सातपुते त्रि.२०.०६.२०२३ रोजी रू.४४,१५,६२९.९७/- (रूपये चौदा लाख पंधरा हजार सहायो एकोणतीस आणि पैसे सत्त्याएपा प्रकोणतीस आणि पैसे सत्त्याणत क्रत्त) , .०० वा. ते सार्व. ५०० वा. वा केले कंग आणि जिना, दक्षिण - खुली जागा एछा/कॉरोरेट कार्यालय : औरंगावाद शा स देववा ते नमूद केल्याप्रमाणे इसारा स्वकम टेव सं स्यत केली जाईल. दारा ते सार्व. ५०.०० वा. वा केलेत डावणी कराराखेरी साराम्य स्वान्धे के स र भ्या दिवया राक्वा २५६ शाणि अशा टेवीमध्ये पुरू झाल्यास, मालाम स्वेत्र वा केला ९५ आ विवेता तिवया फिव डावणी कराराखेरी मालनचा नव्याने लिलाव/ तिव यो नमावतील. असेल, इच्कुक पक्षांना संबंधित विभाग/कार केनमेथेका सर्वाधिक बोली लावणाऱ्याहोरे देव वो चाईल.	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वी वि	ाजी नगर रोड, गारखेडा, अं सेतर्गत इंडिया रोल्टर फार ता सुचना. ता तो की खाली वर्णन केलेली ता रे के खाली वर्णन केलेली ता रे के उस रे (सिलावाची ता चावर विक्री केली जाईल. र. अधिकाऱ्याला दि. २६.०९. त्राजीव किंमत रू.५२४ (सिलावाची ता चावरा विक्री केली जाईल. र. अधिकाऱ्याला दि. २६.०९. क र.२५,२५,६५०/- (रूपये पाच लाख पंच्योएंगी हजार सहार पन्नास फरत) एक्य पे ते.फू. (३४.८५ ची. र. 4.२ २ मीटर रोड आणि श्री.' र.२,२,४६,९५०/- (रूपये वारा लाख सहेवाळीस हजार नऊन्न पन्नास फरत) एक्य ४५.९.६७ ची.फू. येथी जाच्या दिवशी सकाळी १०. य. फायनान्स कॉर्पोरेशन लिमि स्व आणि पुढे वोलीची रक्कम दी असेल कारण तसे करणे : पन्नास फरत) एक्य ४५.९.६५ स्वारिड न्या तिव्रा रोल्या वा स्वार्या रा व्रि. ती लावणाऱ्याने कंपनीच्या	मानस कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या छांवी किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम किंप्र रेफ्रये अठ्ठावन्न हजार पाचशे पासष्ट फल्स) त.) रंजणगाव शेणपुंजी, वच्हाण, उत्तर - मिळकत कि.,२,२,६९५/- (रूपये एक लाख चे चोवीस हजा सहाशे पंच्याणप करत) ल सर्व भाग व खंड आणि .०० ते संध्याकाळी ५.०० टेड ला अनुकूल असलेली राखीव किंमतीपेक्षा कमी अयोग्य होईल. सेसेल २४ तासांच्या आत किसाठी ठेवले जावे. टीकरणाच्या तारखेपासून कार्यालयीन दिवरी. रेगन लिमिटेडढारे इरठेसह ब देय आणि सोसायटी देय	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b) 8. 9. 10. INSUE Swares Swares	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted E	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irrer (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou- ng of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73,53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containens s and will make an applica ons of Regulation 31A (10) ons, 2015, including subseq Company will make an applica sesary approvals required in therein. therein.	Ind Thirty) % Percent) % Percent) % % % % % % % % % % % % % % % % % % %	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight I 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) Public Announcement ar with the provisions of Re on of himself as the pro- Exchange Board of Indi areto (SEBI (LODR) Re of the SEBI (LO R) Re g themselves from the 'p 31A(10) of the SEBI (LO	% One Percent) icable icable 300 -Four Thousand 4undred) % 9 Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81,73% (Eighty-One-point Seven Three Percent) nd for his obligations egulations 22 (1), and moter of the Target a (Listing Obligations egulations 22 (1), and proter of the Target a (Listing Obligations egulations 21, and proter of the Target a (Listing Obligations egulations and ge Board of India at farget Company.
सिक्युरीटावझेगन कर्कवारा कडे तारण/शुल्कः कर्कवारा कडे तारण/शुल्कः कर्कवारा, सह-कर्जवार किं राक्षम ठेव खाली नम्टू केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 पालमत्तेचे वर्णन : मालन क.वी-५/३२/संजय का HL43LLONS 000005030182 पालमत्तेचे वर्णन : फर्तेट: बतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: १) विति वर्गिवा? शे स्थावर पालमतेची ३) वरील मालमतेच्या इस्टे स्क्रम. तिलाव ३) स्थाल पालमतेची ३) वरील मालमतेची ३) वरील मालमतेची ३) वरील मालमतेची ३) वरील मालमतेची ३) वरील मालमतेची ३) वरील मालमतेची ३) वरील वर्गि तराया २१ स्थावर कालकाते १) वरील की आया यंसारख्या इतर देव २०) १% टीडीएस, जर अवरस्व कोलीवार १२) वरास्वी बोलीवार १२) वरास्वी बोलीवार १९ वर्षा वर्षेती या जाहिरार्त १२) वरास्वी बोलीवार १२) वरास्वी बोलीवार १२) वरास्वी बोलीवार १२) वरास्वी बोलीवार १२) वरास्वी बोलीवार १२) वर्षा वर्षेती या जाहिरार्त १२) वरास्वी बोलीवार	उमाहित् २ पुचर सिष्कुरिट	मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II — २-२८ ाव र ४ ाव एम्टा दि टि I उंदरेस्ट (एनफोसंसेंट) नियम, २००२ ज्या I उंसेटस् अंन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्सुप्रि I उंसेटस् अंन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्सुप्रि I उंसेटस् अंन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्सुप्रि I उंसेटस् अंन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्सुप्रि श्विजन्याने घेतला आहे, आयएसएफर्सी (प्रति किरिता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे अ ताठी इरोट रक्षम असलेला मोहरावंद लिफाफा अ ये सारद केला जाईल. प्रायणी स्वना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७.०४.२०२२र रोजी रू.८,४७.८८.८७/- (रूपये आठ लाख सत्तेवाहीस हजार आठटो स्र.८,४७.८६.८८७/- (रूपये आठ लाख सत्त्वाएंती फक्त) ३१, मोजापा क्षेत्र २६ ची.फू. (३६.८०च आणि वतुसिमा पूर्व - मिळकत क्र. बी-५/: रूपये जाव लाख पंधरा हजार सहारो त्रि.२७.८६.२०२३ रोजी रू.४९.१५.६२१.९७/- (रूपये चौदा लाख पंधरा हजार सहारो त्रि.२७.२६.२०२३ रोजी रू.४९.१५.६२१.९७/- (रूपये चौदा लाख पंधरा हजार सहारो त्रे रा अणि पैसे सत्त्वाएंती फत्त) १९, भेक्व विद्या तिया वा दि ति देश क.३२/२, गटक्र.१५३, मीजे सातार र्कंग आणि जिना, दक्षिण - खुली जागा ग्वा/कॉर्पोरेट कार्यालय : औरंगावाद शा म रोजाणार नाही. विदा वर नमूद केन्याप्रमाणे इसारा सककम ठेव सं स्रत्त खेती जाईल. रावा, से सार्व.५००वा, ते कोचिक् कोने बाईल, जर तो/ती बोली लावण्यामात स्रत्त करण्या ख दीचिया रकवे राव रिक्वा डावानी कराराद्वरी माप्सचे या कोव्या रकिय डावानी कराराद्वरी माल्यन व्या तिवा लिब्वा कमेयेक्का रफ्या दिवश्री रविया रकिव दिष्ठ केतेत्या अटी व शर्तीच्या रक्तो रिवश्र किंक्व डावनी करायाद्वरी माल्यन वर्गा कोण्याही देव मं कमोयेक्का अप्र आसि क्या विद्या रविया रविया रकिय तत्व कारण्या पुर्वा किया नाकाल्या स्थानि वा मात्न तत्व कराय्या प्र प्र व शार्तिच्या अधीन वाया, देवता न्या दत्त करण्या वा प्र व शार्तिच्या अधीन आहे.	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वी वठ दिया विद्वी वठ दिया विद्वा व वज्जि दिया विद्वा देवेस्ट अंक्ट २००२ २ र मालसपेच्या विक्रीको भूत कर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत रावाचा प्रकार (रवनारपर्च, वास्तवित यंतर्गत) सांकेतिक तै. मीटर) बिल्ट अप क्षेत्र इ रवनारपर्च, वास्तवित यंतर्गत) सांकेतिक तै. मीटर) बिल्ट अप क्षेत्र इ रवनारपर्च, वास्तवित यंतर्गत) सांकेतिक तै. मीटर) बिल्ट अप क्षेत्र इ रवनारपर्च, वास्तवित यंतर्गत) सांकेतिक तै. मीटर) बिल्ट अप क्षेत्र इ वाकडे कोणल्याही कामक त्राधिकाऱ्याचे विवेककु प्राधिकृत अधिका चाल त खाजगी कररादा ते तास्त बोत प्राधिकृत अधिका आत्ता ह र्यात्रकृत विक्री प्रमाणपत्र 1 विवा स्थगित करण्याचा/	ाजी नगर रोड, गारखेडा, अं संतर्गत इंडिया रोल्टर फार ता सुचना. ता तो की खाली वर्णन केलेली ता ते के खाली वर्णन केलेली ता रे के प्राली वर्णन केलेली ता रे के प्राली वर्णन केलेली ता रे के प्राली वर्णन ते केलेली ता रे के प्राली वर्णन ते केलेली क. र. १२ ४४ (शिलावाची ता पंच्योयां रा ता रा स्ति फ्ये पे पाच लाख पंच्योयां रे ता रा स्तार प्र- से प्रे र रोड आणि श्री.' क. १२, ४६, ९५०/- (रूपये वारा लाख पंच्योयां र ता रा स्तार क. १२, ४६, ९५०/- (रूपये वारा लाख सहेवाळीस हजार नज्जे पन्नास फलत) एकळ ४५.९.६७ जी. फू. येशी जाच्या दिवशी सकाळी १०. द फायनान्स कॉर्पोरेशन लिमि ता आणि पुढे वोलीची रक्कम् दी असेल कारण तसे करणे : प्रात्त स्वार्गतर प्रहिल्वा डिवा रोल्टर फावनान्स कॉर्प जाबवदारी ये त नाही. ती लावणाऱ्याने कंपनीच्या वेसरतील. पुढे ढकलण्याचा/रद करण्	स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या छांवी किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम इसरारा रक्कम इसराय रक्ताखाच्या कारळी ५.००० टेड ला अनुकूल असलेली राखीव किंमतीपेक्षा कमी अयोग्य होईल. सेस २४ तासांच्या आत शिक्ताठी देवले जावे. शेव लाणिय सोसायटी देय व देय आणि सोसायटी देय पॅनमध्ये देयके जमा करणे यावा तसेच या विद्वरीच्या	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b) 8. 9. 10. 11. ISSUE Swara Conta Conta	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted E	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irrer (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Fou. g of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containents. Purchase Agreement transis and will make an application sons of Regulation 31A (10) pons, 2015, including subseq Purchase Agreement transis and will make an application sons of Regulation 31A (10) pons, 2015, including subseq Purchase Agreement transis and will make an application sons of Regulation 31A (10) pons, 2015, including subseq (B2000PTC092621 Wing, 215 Atrium, Near Co- Patel	Ind Thirty) % Percent) % Percent) % % % % % % % % % % % % % % % % % % %	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight I 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) Public Announcement ar with the provisions of Re on of himself as the pro- Exchange Board of Indi areto (SEBI (LODR) Re of the SEBI (LO R) Re g themselves from the 'p 31A(10) of the SEBI (LO	% One Percent) icable icable 300 -Four Thousand 4undred) % 9 Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81,73% (Eighty-One-point Seven Three Percent) nd for his obligations egulations 22 (1), and moter of the Target a (Listing Obligations egulations 22 (1), and proter of the Target a (Listing Obligations egulations 21, and proter of the Target a (Listing Obligations egulations and ge Board of India at farget Company.
सिक्युरीटावझेगन कर्कवारा कडे तारण/शुल्कः कर्कवारा कडे तारण/शुल्कः कर्कवारा, सह-कर्जवार किं राक्षम ठेव खाली नम्टू केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 पालमत्तेचे वर्णन : मालन क.वी-५/३२/संजय का HL43LLONS 000005030182 पालमत्तेचे वर्णन : फर्तेट: बतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: १) विति वर्गिवा? शे स्थावर पालमतेची ३) वरील मालमतेच्या इस्टे स्क्रम. तिलाव ३) स्थाल पालमतेची ३) वरील मालमतेची ३) वरील मालमतेची ३) वरील मालमतेची ३) वरील मालमतेची ३) वरील मालमतेची ३) वरील मालमतेची ३) वरील वर्गि तराया २१ स्थावर कालकाते १) वरील की आया यंसारख्या इतर देव २०) १% टीडीएस, जर अवरस्व कोलीवार १२) वरास्वी बोलीवार १२) वरास्वी बोलीवार १९ वर्षा वर्षेती या जाहिरार्त १२) वरास्वी बोलीवार १२) वरास्वी बोलीवार १२) वरास्वी बोलीवार १२) वरास्वी बोलीवार १२) वरास्वी बोलीवार १२) वर्षा वर्षेती या जाहिरार्त १२) वरास्वी बोलीवार	उमाहित् २ पूछव	मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II – २ःथे।वि.र.थे।वि.स. २००२ ज्या 1 उंसेटस् (एनफोसंसेंट) नियम, २००२ ज्या 1 उंसेटस् अॅन्ड एनफोर्समेट ऑफ सिबसुरि 1 उंसेटस् ऑन्ड एनफोर्समेट ऑफ सिबसुरि 1 उंसेटस् ऑन्ड एनफोर्समेट ऑफ सिबसुरि 1 उंसेटस् ऑन्ड एनफोर्समेट ऑफ सिबसुरि विकार्याने घेतला आहे, आयएसएफर्सी (प्रति किरिता चसे आहे चेथे आहे, जसे आहे चे अ ताठी इस्ठे रक्षम असलेला मोहसबंद लिफाफा अ ये सारद केला जाईल. 1 यागणी स्वना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७.०४.२०२२र रोजी रू.८,४७.४८.८७.८७/- (रूपये आठ लाख सत्तेचाहीस हजार आठयो सदुराह्य आणि प्रेस सत्त्याऍगी फक्त) ३१, मोजमाप क्षेत्र ३९६ ची.फू. (३६.८०च् आणि चतुसिमा पूर्व - मिळकत क्र. बी-५/: रं,४३०/बाबासाहेब सातपुते रि.२७.०६.२०२३ रोजी रू.४४,१५,६२९.९७/- (रूपये चौदा लाख पंधरा हजार सहायो एकोणतीस आणि पैसे सत्त्याऍगी फक्त) १९,७० वा. ते सार्व. ५०० वा. वा केलेत कंग आणि जिना, दक्षिण - खुली जागा १छा/कॉररिट कार्यालय : औरंगावाद शा स तेकते चाईल, जर तो/ती बोली लावण्यामात स्वॉंग् ब्रोली नाकारणे/स्वीकारणे हे अधिकृ १८० वा. ते सार्व. ५० व्यक्ता २५४.३ , मोजे सातार स्वांग कारा, खरीच्या राक्वमा २५४.४ १८वा के स्वाही का १५ व्या दिवया रा व्वया निक्ता हिस् वार्वानी कारा, खरीच्या राव्वया निवरात्वि विदा कि कमेये हा १५ व्या विवया राव्या सिपाना ही विवया तेक्ता १५ व्या दिवया राव्या निवाह कि वार्वा वा दोरी मायने पुरू क्राल्यास, मालाम सतल्या खरेती वार्वला. आतांची सिदा कि का वेवा की करा, यहां मालनचा ने लिलाता / कमेयेका सर्वाधिक बोली लावणान्याहोरे देव ते चाईत. विष्ट केलेरपा अटी व शर्तीच्या अधीन आहेते. कमेयेका स्वांधिक वोली लावणान्याहोरे देव ते वा रांत्व. तिल्वा नाकारण्या कि का स्वत्त रुपयाचा प्रिय सालया क्या तिक्वा नि वदल करण्याचा प्रृंग भित्त का का स्वायानुसार नो स्वत्त करण्या प्रेव शर्तीच्या आधीन आहे. क्र २९६९७६ यांच्याशी संपर्क साधू शत्ता ता कि ता नि क्रा इस् रांत्वया अति व रार्तीच्या अधीन आहे. क्रा २९६९७६ यांच्याशी संपर्क साधू शक्तात.	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वी वठ दिया विद्वी वठ दिया विद्वा व व व्याप्ति के स्वा दे इंटरेस्ट अंक्ट २००२ : र मालसपेच्या विक्रीको भूत कर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत (रवनारपर्व) व २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त ायएसएफसी च्या प्राधिकृत (रवनारपर्व) व २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त (रवनारपर्व) व २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त (रवनारपर्व) व २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त (रवनारपर्व) व २८ सप्टें सांकेतिक ते. मीटर) बिल्ट अप क्षेत्र इ सांकेतिक ते. मीटर) बिल्ट अप क्षेत्र ह सांकेतिक ते. मीटर) बिल्ट अप क्षेत्र ह सांकेतिक ते. मीटर) बिल्ट अप क्षेत्र ह सांकेतिक ते. मीटर) बिल्ट अप क्षेत्र ह हा रही अध्र व व्याप्ति कामक त आधिकाऱ्याचे विकेक् कु प्राधिकृत अधिका चाता हा रहा रही अपत्ता त प्राविकृत अधिका वाता दर्णाकृत विक्री प्रमाणपत्र 1 विदा स्थगित करण्याचा/ मार्यात्यीत वेख्रेत (सकार्ळ	ाजी नगर रोड, गारखेडा, अं सेतर्गत इंडिया रोल्टर फार ता सुचना. ता तो की खाली वर्णन केलेली ता ते के खाली वर्णन केलेली ता रे के प्राली वर्णन केलेली ता रे के प्राली वर्णन केलेली ता रे के प्राली वर्णन ते केलेली ता रे के प्राली वर्णन ते केलेली क. र. १२ ४४ (शिलावाची ता पंच्योयां रा ता रा स्वा पंच्योयां रे ता रा सिंहा पंच्योयां रे ता रा सिंहा पंच्योयां रे ता रा सिंहा क. १२, ४६, ९५७/- (रूपये वारा लाख पंच्योयां रे ता रा ता स्वा सहे वाळीस हजार नज्जे पन्नास फलत) पर्क्य ४५.९.६७ जी.फू. येथी जाच्या दिवशी सकाळी १०. द फायनान्स कॉर्पोरेशन लिमि त्या पिवशानंस कॉर्पोरेशन लिमि त्या पिवशानं के प्रती सकाळी १०. द फायनान्स कॉर्पोरेशन लिमि त्या विवशानं स्वानि दे त्या है खा वेवा ने वीन शिलाव /बिक्र मालस्मे रे वे साह समानिष्ट अ खा विवा ने वीन सिलाव /बिक्र मालस्मे रे वा किस्मान्स कॉर्पो जबाबदारी ये ते नाही. ती लावणाऱ्याने कंपनीच्या वेसरतील. पुढे ढकलण्याचा /रद करण्	स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या छांवी किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम इसरारा रक्कम इसराय रक्ताखाच्या कारळी ५.००० टेड ला अनुकूल असलेली राखीव किंमतीपेक्षा कमी अयोग्य होईल. सेस २४ तासांच्या आत शिक्ताठी देवले जावे. शेव लाणिय सोसायटी देय व देय आणि सोसायटी देय पॅनमध्ये देयके जमा करणे यावा तसेच या विद्वरीच्या	7.8 a) b) c) 7.9 a) b) 7.10 a) b) 8. 9. 10. Swarz Conta Conta Conta Conta Conta Conta Conta<	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital The Acquirer accepts full responsibility specified under SEBI (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company subject to receipt of neo the satisfaction of conditions prescribed A copy of this Post-Offer Public Annou www.sebi.gov.in, Metropolitan Stock Exc ED BY MANAGER TO THE OFFER CONTINESTING of Shares and Securities Private Limit orate Identification Number: U51101W ipal Place of Business: Unit No 304, A act Person: Tammoy Banerjee/ Pankita I at Number: +91-22-69649999 Address: takeover@swarajshares.com	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irer 13.26,93 (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Foo. rg of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containe s. Purchase Agreement transis s and will make an applica sons of Regulation 31A (10) ons, 2015, including subseq Company will make an applica sesary approvals required in therein. Incement will be accessible hange of India Limited at w Ited VB2000PTC092621 Wing, 215 Atrium, Near Co Patel	Ind Thirty) % Percent) % % Percent) % % % % % % % % % % % % % % % % % % %	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight I 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) Public Announcement ar with the provisions of Re on of himself as the pro- Exchange Board of Indi areto (SEBI (LODR) Re of the SEBI (LO R) Re g themselves from the 'p 31A(10) of the SEBI (LO	% One Percent) icable icable 300 -Four Thousand 4undred) % 9 Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81,73% (Eighty-One-point Seven Three Percent) nd for his obligations egulations 22 (1), and moter of the Target a (Listing Obligations egulations 22 (1), and proter of the Target a (Listing Obligations egulations 21, and proter of the Target a (Listing Obligations egulations and ge Board of India at farget Company.
सिमयुरीटायझेगन कर्कवाराकडे तरण/पुरल्कः कर्कवारा सह रकर्कवार किं स्कर्म व्याली नमूद केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 पालमत्तेचे वर्णन : मालन त. गणणगपू जि. औरंगा क्र.वी-५/३२/संजय का HL43LLONS 00005030182 पालमत्तेचे वर्णन : फर्लेट: चतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: १) विति निविदा/बी तरप्रयान उपलक्ष 3 २) स्थावर मालमत्तेचा इरेट स्क्रम. तिलाव अस्ते व्य वोली तात्वा न्रसेल तर. जेक्ता ठे व वराल मालमत्तेचा इरेट स्क्रम. तिलाव अस्ते व्य वोली तात्वा न्रसेल क्रा के व्य तरायान उपलक्ष 3 २) स्थावर मालमत्तेचा इरेट स्क्रम. तिलाव अस्ते व्य वोली तात्वा न्रसेल तर. जेक्ता ठे व वरा मेल्ल की किंता अया क्रि की आया यांसारख्या इतर दे २०) ९% टीडीएस, ज. ९१ विक्री या जाहिरार्त १२) यरास्वी बोलीवार १२) यरास्वी बोलीवार १३) यावरहत आहे अत्रे	Construction of the second seco	मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II — २ःथे।वि.र.थे।वि.स. २००२ च्या 1 इंटरेस्ट (एनफोसंसेंट) नियम, २००२ च्या 1 इंटरेस्ट (एनफोसंसेंट) नियम, २००२ च्या 1 इंसेंटस् अॅन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यु िस 1 इंसेंटस् ऑन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यु िस प्रेण कर्बे ता त्यांच्या कावेदेशी तासस यिकाऱ्याने घेतला आहे, आयएसएफसी (प्रति किरिता चसे आहे चेथे आहे, जसे आहे जे अ ताठी इरोट रक्षम असलेला मोहरावंद लिफाफा अं ये सारद रेक्ता जाईल. प्रायणी सूचना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७.०४.२०२२र रोजी रू.८,४७.८८.८७/- (रूपये आठ लाख सत्तेचाईसि हजार आठय़ो से दुरेष्ट आणि पत्ति सारत्याऍरा फिस्त) ३१, मोजमाप क्षेत्र ३९६ ची.फू. (३६.८०च् आणि चतुसिमा पूर्व – मिळकत क्र. बी-५/: रं,४३०/वाबासाहेब सातपुते ति.२०.०६.२०२३ रोजी रू.४४,१५,६२१.९७/- (रूपये चौदा लाख पंधरा हजार सहाग्रो रू.४४,१५,६२१.९७/- (रूपये चौदा लाख पंधरा हजार सहाग्रो त्रेको प्रांति आणि पैसे सत्त्याऍपाके फतत) ३१, मोजमाप क्षेत्र ३९६ ची.फू. (३६.८०च् आणि चतुसिमा पूर्व – मिळकत क्र. बी-५/: रं,४३०/वाबासाहेब सातपुते ति.२०.०६.२०२३ रोजी रू.४४,१५,६२१.९७/- (रूपये चौदा लाख पंधरा हजार सहाग्रो तेर,४१,१५,६२१.९४,५३,मीके सातार संत्रे वोत्राल. रंगो आणि पैसे सत्त्याण्या क्रेत्रा सारा ते को जाईल, जर तो/ती बोली लावण्यासा रर्वे के ते चाईल, जर तो/ती बोली लावज्या सार्ध संतत्त ब्रेतीचा रफ्व च्या स्वीयर क्रिक्स दिश्वरी किंका १५ व्या दिवश्री रविवार किंब वाक्रानी क्रारा दारे मालसवा न्वया ने काल्याही देव मे कसेने क्रा प्रे या ची दिव्री तिकार्य रिवर्का किं ते आया देवी मामवतील. असेल, इच्कुफ प्रक्रांना संबंधित विभाग /का केत्रमेक्षा सर्वाधिक बोली लावणाऱ्याहो देव ते कायेपेक्षा रक्ष्या विद्या रक्तिया किंवा नि वहल करण्यावा प्रे मा बायित्रे वाकाण्य्याहि देव ते विष्ठ केत्या अटी व शर्तीच्या अधीन आहेते ते वाक्रेल. आत्रि आलिप्या किंवा नि त्व कारण्या प्रे याकार. अरेह इध्ध यांच्यारी संपर्क साधू शक्ता आहे. ४२ इध्य ६ यां यारी संपर्क साधू शक्तात. र १७ वारीनटार / तारणडरार्ता यार्व रार्त रार्वा रार्व, रार्व	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वीवि वि व	ाजी नगर रोड, गारखेडा, अं सेतर्गत इंडिया रोल्टर फार ता सुचना. ता तो की खाली वर्णन केलेली ता ते की खाली वर्णन केलेली ता रे के उस रे (सिलावाची ता चावर विक्री केली जाईल. र. अधिकाऱ्याला दि. २६.०९. 1 1 1 1 1 1 1 	मान्स कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या खांव किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्यी इसारा रक्कम इसरा रक्कम (रूपये एदव्यान हजार पाचशे पासष्ट प्रस्त) त.) रांजणगाव शेणपुंजी, वव्हाण, उत्तर - मिळकत क.२,२४,६९५/- (रूपये एक लाख चेवोवीस हजार सहाशे पंच्याण्याक कत) ल सर्व भाग व खंड आणि .०० ते संध्याकाळी ५.०० टेड ला अनुकूल असलेली रारावीव किंमतीपेक्षा कमी अयोग्य होईल. समेल २४ तासांच्या आत तिसाठी देवले जावे. हीकरणाच्या तारखेपासून कार्य तामिटेडद्वारे इस्टेसह त देय आणि सोसायटी देय पंनमध्ये देयके जमा करणे याचा तसेच या विक्रीच्या	7.8a)b)c)7.9a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)a)b)7.10a)a)b)7.10a)a)b)7.10a)a)a)b)7.10a)a)b)a)a)b)a)a)a)b)a)a)b)a)a)a)b)a)a)a)a)a)a)b)a)a)b)b)a)a)b)b)a)b)b)a)b)b)b)b)b)b)b)a)b) <t< td=""><td>Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital The Acquirer accepts full responsibility specified under SEBI (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Store (dentification Number: US1101W ipal Place of Business: Unit No 304, A ct Person: Tammoy Banerjee/ Pankita I act Number: takeover@swarajshares.com tor grievance Email Address: investo</td><td>One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irer 13.26,93 (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Foo. rg of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containe s. Purchase Agreement transis s and will make an applica sons of Regulation 31A (10) ons, 2015, including subseq Company will make an applica sesary approvals required in therein. Incement will be accessible hange of India Limited at w Ited VB2000PTC092621 Wing, 215 Atrium, Near Co Patel</td><td>Ind Thirty) % Percent) % % Percent) % % % % % % % % % % % % % % % % % % %</td><td>2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight I 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) Public Announcement ar with the provisions of Re on of himself as the pro- Exchange Board of Indi areto (SEBI (LODR) Re of the SEBI (LO R) Re g themselves from the 'p 31A(10) of the SEBI (LO</td><td>% One Percent) icable icable 300 -Four Thousand 4undred) % 9 Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81,73% (Eighty-One-point Seven Three Percent) nd for his obligations egulations 22 (1), and moter of the Target a (Listing Obligations egulations 22 (1), and proter of the Target a (Listing Obligations egulations 21, and proter of the Target a (Listing Obligations egulations and ge Board of India at farget Company.</td></t<>	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital The Acquirer accepts full responsibility specified under SEBI (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Store (dentification Number: US1101W ipal Place of Business: Unit No 304, A ct Person: Tammoy Banerjee/ Pankita I act Number: takeover@swarajshares.com tor grievance Email Address: investo	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irer 13.26,93 (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Foo. rg of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containe s. Purchase Agreement transis s and will make an applica sons of Regulation 31A (10) ons, 2015, including subseq Company will make an applica sesary approvals required in therein. Incement will be accessible hange of India Limited at w Ited VB2000PTC092621 Wing, 215 Atrium, Near Co Patel	Ind Thirty) % Percent) % % Percent) % % % % % % % % % % % % % % % % % % %	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight I 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) Public Announcement ar with the provisions of Re on of himself as the pro- Exchange Board of Indi areto (SEBI (LODR) Re of the SEBI (LO R) Re g themselves from the 'p 31A(10) of the SEBI (LO	% One Percent) icable icable 300 -Four Thousand 4undred) % 9 Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81,73% (Eighty-One-point Seven Three Percent) nd for his obligations egulations 22 (1), and moter of the Target a (Listing Obligations egulations 22 (1), and proter of the Target a (Listing Obligations egulations 21, and proter of the Target a (Listing Obligations egulations and ge Board of India at farget Company.
सिक्युरीटावझेगन वेथे सामान्यतः जनतेस आ कर्जवाराकडे ताएग/शुल्कः कर्जवार, सह -कर्जवार कि राखम ठेव खाली नमूद केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 मालमतेचे वर्णन : माल्म त. गाणगापूर् जि.औरंगा क.वी-५/३२/संजय का HL43LILONS 000005030182 मालमतेचे वर्णन : फ्लंटा वतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: १) व्विति निवित/को दरम्यात उपलब्ध उ लासमा न पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: १) व्विति निवित/को दरम्यात उपलब्ध उ शे स्थावर मालमतेची ३) वरील निकिन्नि आया स्रेटे रक्कम. तिलाव शे सराच्य बोलीलावा नसेल त. जेव्हा वे ५) संपाल्य बोलीतिर दि यसची बोलीवार १ वरील विक्री आया टेवेव जा केली जाईर १ वरील विक्री आया हेवेव जा केली जाईर १ वरील वक्री आया हेवेव जा केली जाईर १ वरील वक्री नाईर १ वरील विक्री आया १ वक्रिया वालीतार १ वरील वक्री वाली कर १ वक्रिया वालीतार १ वरील विक्री आया हेवेव का केली जाईर १ वरील विक्री आया १ व्या स्थाहा व्या ते वर्ग कोणत्याही अटी व १ व्या केली वाईर व क्री वरीता कर व वरील वर्ग	उमाहिर २ पुरुव	मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II – २ःथे।वि.र.थे।वि.स. २००२ ज्या 1 उंसेटस् (एनफोसंसेंट) नियम, २००२ ज्या 1 उंसेटस् अॅन्ड एनफोर्समेट ऑफ सिबसुरि 1 उंसेटस् ऑन्ड एनफोर्समेट ऑफ सिबसुरि 1 उंसेटस् ऑन्ड एनफोर्समेट ऑफ सिबसुरि 1 उंसेटस् ऑन्ड एनफोर्समेट ऑफ सिबसुरि विकार्याने घेतला आहे, आयएसएफर्सी (प्रति किरिता चसे आहे चेथे आहे, जसे आहे चे अ ताठी इस्ठे रक्षम असलेला मोहसबंद लिफाफा अ ये सारद केला जाईल. 1 यागणी स्वना दिनांक तारखेपर्यंत रक्कम दि.२७.०४.२०२२र रोजी रू.८,४७.४८.८७.८७/- (रूपये आठ लाख सत्तेचाहीस हजार आठयो सदुराह्य आणि प्रेस सत्त्याऍगी फक्त) ३१, मोजमाप क्षेत्र ३९६ ची.फू. (३६.८०च् आणि चतुसिमा पूर्व - मिळकत क्र. बी-५/: रं,४३०/बाबासाहेब सातपुते रि.२७.०६.२०२३ रोजी रू.४४,१५,६२९.९७/- (रूपये चौदा लाख पंधरा हजार सहायो एकोणतीस आणि पैसे सत्त्याऍगी फक्त) १९,७० वा. ते सार्व. ५०० वा. वा केलेत कंग आणि जिना, दक्षिण - खुली जागा १छा/कॉररिट कार्यालय : औरंगावाद शा स तेकते चाईल, जर तो/ती बोली लावण्यामात स्वॉंग् ब्रोली नाकारणे/स्वीकारणे हे अधिकृ १८० वा. ते सार्व. ५० व्यक्ता २५४.३ , मोजे सातार स्वांग कारा, खरीच्या राक्वमा २५४.४ १८वा के स्वाही का १५ व्या दिवया रा व्वया निक्ता हिस् वार्वानी कारा, खरीच्या राव्वया निवरात्वि विदा कि कमेये हा १५ व्या विवया राव्या सिपाना ही विवया तेक्ता १५ व्या दिवया राव्या निवाह कि वार्वा वा दोरी मायने पुरू क्राल्यास, मालाम सतल्या खरेती वार्वला. आतांची सिदा कि का वेवा की करा, यहां मालनचा ने लिलाता / कमेयेका सर्वाधिक बोली लावणान्याहोरे देव ते चाईत. विष्ट केलेरपा अटी व शर्तीच्या अधीन आहेते. कमेयेका स्वांधिक वोली लावणान्याहोरे देव ते वा रांत्व. तिल्वा नाकारण्या कि का स्वत्त रुपयाचा प्रिय सालया क्या तिक्वा नि वदल करण्याचा प्रृंग भित्त का का स्वायानुसार नो स्वत्त करण्या प्रेव शर्तीच्या आधीन आहे. क्र २९६९७६ यांच्याशी संपर्क साधू शत्ता ता कि ता नि क्रा इस् रांत्वया अति व रार्तीच्या अधीन आहे. क्रा २९६९७६ यांच्याशी संपर्क साधू शक्तात.	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वी वठ दिरा विद्वी वठ दिरा विद्वी वठ दिरा विषम ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट अंक्ट २००२ - रा पालमलेच्या विक्रीको भूत कर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त प्रतिनिर्धात सुचना दिली: भूत कर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या ता प्रावालम क्रमा (रावाणम प्रकार (रचनात्मक) वास्तविक	ाजी नगर रोड, गारखेडा, अं जेतार्गत इंडिया रोल्टर फाय ता सुचना. ता सुचना. ता सुचना. ता ते की खाली वर्णन केलेली स्व २०२४ (शिसावाची तत चावर विक्री केली नाईल. र. अधिकाऱ्याला दि. २६.०९. क राजीव किंमत क. र. २८४५ (शिसावाची तत क. २२२४ (शिसावाची तत क. २२२४ (शिसावाची तत् क. २२२४ (शिसावाची तत् क. २२२४ (शिसावाची तत् क. २२२४६,९५०/- (रूपये पाच लाख पंच्यारेगा तज्ज राख पंच्यारेगा त् कर. २४२४ पन्नास फलत) एक अ५९.६७ जी. फू. (३४.८५ जी. १. क. २१२,४६,९५०/- (रूपये वा तजार सार्ग सहेवाळीस हजार नज्ज् पन्नास फलत) क्वाच्या दिवरगी सकाळी १०. य फावनान्स कॉर्पोरेशन लिमि देवरा ती त्ववरा सिकाळी १०. य फावनान्स कॉर्पोरेशन लिमि हेवा शेल्टर फायनान्स कॉर्पो जाव्या विवरागी येत नही. ती लावणाऱ्याने कंपनीच्या वेसरतील. पुढे ढकलण्याचा/रह करफ १०.०० ते संघ्याकाळी ६	मान्स कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत रिख) खाली नमूद केलेल्या खांव किंमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्यी इसारा रक्कम इसरा रक्कम (रूपये एदव्यान हजार पाचशे पासष्ट प्रस्त) त.) रांजणगाव शेणपुंजी, वव्हाण, उत्तर - मिळकत क.२,२४,६९५/- (रूपये एक लाख चेवोवीस हजार सहाशे पंच्याण्याक कत) ल सर्व भाग व खंड आणि .०० ते संध्याकाळी ५.०० टेड ला अनुकूल असलेली रारावीव किंमतीपेक्षा कमी अयोग्य होईल. समेल २४ तासांच्या आत तिसाठी देवले जावे. हीकरणाच्या तारखेपासून कार्य तामिटेडद्वारे इस्टेसह त देय आणि सोसायटी देय पंनमध्ये देयके जमा करणे याचा तसेच या विक्रीच्या	7.8a)b)c)7.9a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)a)b)a)b)a)b)a)b)a)b)b)a)a)b)b)a)b)b)a)a)b)b)a)b)b)a)a)b)b)a)b)<	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital The Acquirer accepts full responsibility specified under SEBI (SAST) Regulation Company in accordance with the provisi and Disclosure Requirements) Regulation Company subject to receipt of neo the satisfaction of conditions prescribed A copy of this Post-Offer Public Annou www.sebi.gov.in, Metropolitan Stock Exc ED BY MANAGER TO THE OFFER CONTINESTING of Shares and Securities Private Limit orate Identification Number: U51101W ipal Place of Business: Unit No 304, A act Person: Tammoy Banerjee/ Pankita I at Number: +91-22-69649999 Address: takeover@swarajshares.com	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irer 13.26,93 (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Foo. rg of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containe s. Purchase Agreement transis s and will make an applica sons of Regulation 31A (10) ons, 2015, including subseq Company will make an applica sesary approvals required in therein. Incement will be accessible hange of India Limited at w Ited VB2000PTC092621 Wing, 215 Atrium, Near Co Patel	Ind Thirty) % Percent) % % Percent) % % % % % % % % % % % % % % % % % % %	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight I 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) Public Announcement ar with the provisions of Re on of himself as the pro- Exchange Board of Indi areto (SEBI (LODR) Re of the SEBI (LO R) Re g themselves from the 'p 31A(10) of the SEBI (LO	% One Percent) icable icable 300 -Four Thousand 4undred) % o Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81.73% (Eighty-One-point Seven Three Percent) and for his obligations egulations 22 (1), and proter of the Target a (Listing Obligations egulations '2). romoter and promoter DR) Regulations and ge Board of India at arget Company.
सिन्धुरीटावझेगन वेथे सामान्यतः जनतेस आ कर्जवाराकडे तरण, शुल्कः कर्जवार, सह -कर्जवार कि राक्षम ठेव खाली नमूद केली सायं. ५ वा. पर्यंत शाखा/ कर्ज खाते क्र. CHL100003689 TIRERमतेचे वर्णन : पाल्यने त. गाणगापू जि. औरंगा क्र. वी-५/३२/संजय का HL43LILONS 000005030182 TIRERमतेचे वर्णन : फ्लंटा चतुसिमा - पूर्व - पार्किंग नियम आणि अटी: 9) वरील निविदा/को दरप्यात पालमतेची ३) वरील निविदा/को दरप्यात पालमतेची २) वरील निवित्री आया स्थे क्या बेलीलादा १) वरील विक्री आया हेवेव जा केली जाई १) वरील विक्री आया १२) वरास्वी बोलींदार, १२) याधकृत अधिका कोणत्याही अटी व १३) इच्छुक वोलीदार क्र	उमाहिर २ प्रुचन सिष्कुरिट अँच किन्स्ट्रब्बान ऑफ किनाविषद (आवएसएफसी) (प्रति ऑक रिका काउंदा, सह-काउंदा आं) आकारली आहे, ज्याचा ताबा प्राधिकृत अ वा जामेनदरारंकदून थकताकीच्या वसुलं आहे. जाहिर लिलावात सहमणी होण्यार कॉपोर कावां तिबर औरंगावाद शाखांमध कॉपोर कावां तिबर औरंगावाद शाखांमध कॉपोर कावां तिक्र औरंगावाद शाखांमध कॉपोर कावंदरीर प्रतिनिर्धीचे नाव सुनिता बस्सोड गणेष बनसोड गणेष बनसोड गणेष वनसोड आणि गणेष वनसोड आणि तानेपत चुंगहे, दक्षिण - मिळकत क्र. बी- पू जा इंगळे आणि तानेरव चुंगहे के तेने स्वा क्र. ०, ६, पहिला मजला, रामे बर रेसिडेन्सी ग, पश्चिम - भूखंड क्र. ०६, उत्तर - पारि के किर्मत अपुरी दिसती तेव्व र तेव्य प्रदिति किंमत अपुरी दिसली तेव्व र ते. २७. ०९. २० २१ री ची सकाठी १ म्हणू चोंचित केलेल्या सर्व चेलोल/ति गताक अयरास्वी बोलीदारांग इरटे स्क्रम ाणान्याला वर्षार्ट्रतेवा सालनेत्वे या के होत व्य तिक्रात अपुरी दिसली तेव्व र तेवा आणि विहित किंमत अपुरी दिसली तेव्व र ते. २७. ०९. २० २१ री ची सकाठी १ म्हणू चोंचित केलेल्या खंदोतारा मल्पू चों कहाताळ्या/ पुष्टी करण्याची वितेति ता आणि विहित निविदा फॉर्मम्य सालाने चा आतंति मात्य केलाला सात्य के ता आणि विति निविदा मेरा ये कार्यनाल्या नाता कोणतेही देवफे जुकल्याच, ता ताण्य च्वानां प्रत कंगनीला सात्य के ता ताण्य चिंत निवित निविदा फॉर्मम्य सालानेत्वा सात्य केलाजा हो ता साल्य कोणतीही त्व कारण न देता निविदा ताराफ्य का/भानीही पूर्व पूचना ने देता ताराफ्यकता/आमीनवराग्ते या कार्यना निवता ता प्राक्त ता तांतुडक्कर पाल्य नेता निविदा ता जिना वित्त ता सुंडक्क सात्य केला ताराफ्र का/भानी सुंदा कुल्य ताल्य ती जा का ता ता कार्य तेता माल्य के दा/ (तारफ्य का/ जिना व केला जाईंल आणि की	मशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महा II — २ःथे।वर्.थ.।वर्.थ.वि.स. २००२ च्या I उसेटस (एनफोसंगेंट) निवम, २००२ च्या I उसेटस (एनफोसंगेंट) निवम, २००२ च्या I उसेटस (एनफोसंगेंट) निवम, २००२ च्या I उसेटस (प्रफोर्सगेंट) निवम, २००२ च्या I उसेटस (म्राफोर्सगेंट) ने अ I उसेटस (म्राफोर्सगेंट) ने अ माठी इस्टे उक्षम असलेला मोहालंद लिफाफा अ ये सादर केला जाईल. I गगणी सुचना दिनांक तारखेपर्वंत रक्षम ति २७.०४,२०२२ रोजी रू.८,४७,८६७.८७/- (रूपये आठ लाख सलेवाचांस हजार आठरो सदुरष्ट आणि से सत्त्याएंशी फलत) २९, मोजपाप क्षेत्र २९६ ची.फू. (३६.८०० आणि चतुसिमा पूर्व - मिळकत क्र. बी -५/: 4.५/३०/वाबासाहेब सातपुरो कि.२०.०६.२०२३ रोजी रू.१४,५.६२९२.९५/- (रूपये चीदा लाख पंधरा हजार सहागे पुरुवेण्वतिस आणि पैसे सत्त्याण्याक कत)) .प्लॉटक. ३२/२, गटक्र.१५३, मीजे साता र्कं,ग आणि जिना, दक्षिण - खुली जागा सा/कॉर्पोरेट कार्यालय : औरंगाबाद प्राग वेजा जोती नाकारणे/ स्वीकारणे हे अधिकृ र.०० वा. ते सावं. २५.०व वा. या वेळेत वोडवा नी करारादी मालमता नव्याने लिलाव/ ति त्वत तम्मुद केत्याप्रमाणे इसारा रककम देव सं वाजणार नाही. विवा वर नमुद केत्याप्रमाणे इसारा रककम देव सं रातंर लगेचच, ब्रेडीव्या रक्षच्या २५४७ : रकटा का. ते सावं. ५०.०व वा. या वेळेत () तंतर लगेचच, इड्युक प्रधाना संबोधत विवा लिलाव/ तिलावा/ ते नाकारणे/ स्वीकारणे हे अधिकृ र.०० वा. ते सावं. ५०.०व वा. या वेळेत () त्वति चते. मावतील. असेत, इल्युक प्रधाना संवर्ध के बावा- त्यादा दिवा केली जात, मालमतिवरील कोणलावा/ हविक केलेत्या अटी व शर्तीच्या अधीन आहे. ७२४२६६७६ यांच्या री संपर्क साध्र प्रकातता. दे १.९२९ आंतर्ग या यित नामुट कि ता क्वा निवा दिवा र वाडार्ग रारा वरिया जयी व शर्ती व्या वा क्रिये न र वाडार्ग रारा वर्ग ते साध्र के साध्र क्रकतात. १.९२९६७६ यांच्या री संपर्क साध्र क्रतता. १.९२१६७६७ यांचारी संपर्क साध्र रकतता. १.९२९६७९४ यांचारी संगर्क साध्र रकतता. १.९२९६७९४ वांच्यारी संपर्क साध्र रकतता.	राष्ट्र बैकेच्या बॉजूला, शिव विद्वी वठ दिरा विद्वी वठ दिरा विद्वी वठ दिरा विषम ८(६) अंतर्गत, दी इंटरेस्ट अंक्ट २००२ - रा पालमलेच्या विक्रीको भूत कर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या त प्रतिनिर्धात सुचना दिली: भूत कर्जदार) ची २८ सप्टें हे, जे आहे तेथे आहे या ता प्रावालम क्रमा (रावाणम प्रकार (रचनात्मक) वास्तविक	ाजी नगर रोड, गारखेडा, अं जेतार्गत इंडिया रोल्टर फाय ता सुचना. ता सुचना. ता सुचना. ता ते की खाली वर्णन केलेली स्व २०२४ (शिसावाची तत चावर विक्री केली नाईल. र. अधिकाऱ्याला दि. २६.०९. क राजीव किंमत क. र. २८४५ (शिसावाची तत क. २२२४ (शिसावाची तत क. २२२४ (शिसावाची तत् क. २२२४ (शिसावाची तत् क. २२२४ (शिसावाची तत् क. २२२४६,९५०/- (रूपये पाच लाख पंच्यारेगा तज्ज राख पंच्यारेगा त् कर. २४२४ पन्नास फलत) एक अ५९.६७ जी. फू. (३४.८५ जी. १. क. २१२,४६,९५०/- (रूपये वा तजार सार्ग सहेवाळीस हजार नज्ज् पन्नास फलत) क्वाच्या दिवरगी सकाळी १०. य फावनान्स कॉर्पोरेशन लिमि देवरा ती त्ववरा सिकाळी १०. य फावनान्स कॉर्पोरेशन लिमि हेवा शेल्टर फायनान्स कॉर्पो जाव्या विवरागी येत नही. ती लावणाऱ्याने कंपनीच्या वेसरतील. पुढे ढकलण्याचा/रह करफ १०.०० ते संघ्याकाळी ६	मानस कॉर्पोरेशन स्थावर मालमत्ता प्रतिभूत तिख) खाली नमूद केलेल्या खांवी कमत आणि इसारा २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी इसारा रक्कम इ.५८,५६५/- (रूपवे अट्ठावन्न हजार पाचशे पासष्ट फला) ती.) रांजणगाव शेणपुंजी, बद्द्राण, उत्तर - मिळकत कि.२,२४,६९५/- (रूपवे एकलाख जोवीस हजार सहाशे पंच्याणणव फक्त) ल सर्व भाग व खंड आणि .०० ते संध्याकाळी ५.०० टेड ला अनुकूल असलेली रारावीव किंमतीपेक्षा कमी अयोग्य होईल. सरेल २४ तासांच्या आत किस्ताठी ठेवले जावे. हकिरणाच्या तारखेपासून कार्यालयीन दिवशी. रोगन लिमिटेडद्वारे इरटेसह त देय आणि सांसायटी देय पॅनमध्ये देयके जमा करणे याचा तसेच या विद्वतीच्या .००)	7.8a)b)c)7.9a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)b)7.10a)a)b)7.10a)a)b)7.10a)a)b)7.10a)a)a)b)a)a)b)a)a)a)b)a)a)a)b)a)a)b)a)a)a)b)a)a)a)a)a)a)a)a)a)a)a)a)a)b)a)a)a)a)a)a)a)a)a)a)a)a)a)a)	Equity Shares acquired after the De Number of Equity Shares acquired Price of the Equity Shares acquired % of Equity Shares acquired Post-Offer shareholding of the Acqu Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of fully diluted Equity Share capital Pre-Offer and Post-Offer shareholdin Particulars Number of Equity Shares % of fully diluted Equity Share capital % of the SEBI (SAST) Regulation % of the SEBI (SAST) Regulation % of the SEBI (SAST) Regulation % of conditions prescribed % a capital % of the SeBI (SAST) Regulation Stock Exc ED BY MANAGER TO THE OFFER % of Business: Unit No 304, A for Person: Tanmoy Banerjee/ Pankita 1 for Number: +01-22-69649999 % Addr	One Hundred a 26.00% (Twenty-Six F tailed Public Statement Nil Not Applic Not Applic irer 13.26,93 (Thirteen Lakhs Twent Nine Hundred a 41.46% (Forty-One-point Foo. rg of the Public Sharehold Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) H 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) for the information containe s. Purchase Agreement transis s and will make an applica sons of Regulation 31A (10) ons, 2015, including subseq Company will make an applica sesary approvals required in therein. Incement will be accessible hange of India Limited at w Ited VB2000PTC092621 Wing, 215 Atrium, Near Co Patel	Ind Thirty) % Percent) % % Percent) % % % % % % % % % % % % % % % % % % %	2.81 (Two Point Eight Nil Not Appl Not Appl Not Appl (Five Lakhs Eighty and Eight I 18.27 (Eighteen-point Two Acquirer) Pre-Offer 23,53,400 (Twenty-Three Lakhs Fifty-Three Thousand and Four Hundred) 73.53% (Seventy-Three point Five Three Percent) Public Announcement ar with the provisions of Re on of himself as the pro- Exchange Board of Indi areto (SEBI (LODR) Re of the SEBI (LO R) Re g themselves from the 'p 31A(10) of the SEBI (LO	% One Percent) icable icable 300 -Four Thousand 4undred) % 9 Seven Percent) Post-Offer 26,15,700 (Twenty-Six Lakhs Fifteen Thousand and Seven Hundred) 81,73% (Eighty-One-point Seven Three Percent) nd for his obligations egulations 22 (1), and moter of the Target a (Listing Obligations egulations 22 (1), and proter of the Target a (Listing Obligations egulations 21, and proter of the Target a (Listing Obligations egulations and ge Board of India at farget Company.

होते. गुगल मॅपद्धारे हे

सोलापूर : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाचा खून

सोलापूर, दि.२९ः आत्याच्या पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या खिलारवाडी संशयावरून (ता. सांगोला) येथील तरूणाने आत्याच्या पतीचा डोक्यात लोखंडी पाइपने मारून खून केला. याबाबत मृताचा मुलगा सौरभ गजेंद्र शिंदि (रा. खिलारवाडी) याने सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत सौरभ शिंदे यांनी म्हटले आहे, मामेभाऊ सागर इंगोले हा घरी आला. सौरभ शिंदे यांचे वडील गजेंद्र विश्वनाथ शिंदे (वय ९९) यांचे अनैतिक संबंध असून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.यावेळी घरात गजेंद्र शिंदे सापडले नसल्याने सागर रागाने घराबाहेर पडला. गजेंद्र शिंदि यांचे मित्र गोपाळ चव्हाण व मुबारक मुलाणी हे दोघे त्याला भेटले. दोघांना सागरने या जबरदस्तीने गाडीत बसवून घेतले. या दोघांना गजेंद्र शिंदे यांना फोन लावून बोलावून घेण्यास सांगितले. मात्र, गजेंद्र यांनी फोन उचलला नाही. गाडी पुढे आली असता त्यांना गजेंद्र शिंदे दुचाकीवरून येताना दिसले.

वल्लभजी पॉरेख दि. ८/०७/२०१९ रोजी मयत झालेत असून त्यांच्या पश्चात (१) श्रीमती, इंदुमती कां. पारेख वय ८० वर्षे, (२) श्रीमती. दर्शना विपुल मगीया वय ५४ वर्षे (३) प्रकाश कांतीलाल पारेख वय ५१ वर्षे, (विपुल कांतीलाल पारेख मयत कद. १५/०६/२००२ अविवाहीत) (५) राकेश कांतीलाल पारेख वय वर्षे ४) वर्षे असे त्यांचे वारसदार आहेत. या संबंधी कोणाचीह रकत असल्यास सदरची जाहीर नोटीस प्रकाशी द्याल्यापासन १५ दिवसांच्या आत खालील सही करणाऱ्यास कळविणे त्यानंतर आलेली हरकत मान्ट करण्यात येणार नाही. सही/ (बी. के. सदाशिव) वकील उच्च न्यायालय

> जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील **श्री. सम्राट भुपेंद्र शेठ** हे खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक असून त्यांच्याकडून श्री. बुमिनाथन सुदलईयंदी पिल्लई आणि श्री. भुपेंद्र नगिनदास शेठ यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.ए/३, राजेश्वरी इमारत, पीॲण्डटी ऑफिशीयल्स को-ऑप.हौ.सो.लि., राम नगर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ या जागेबाबत सर्व मुद्रांक, पावत्या इत्यादी झालेला दिनांक २ डिसेंबर, १९९४ रोजीचा मुळ विक्री करारनाम हरवला आहे. माझ्या अशिलांनी घोषित केले आहे की, वर नमुद हरवलेले करारनामाबाबत बोरिवली पोलीस ठाणे येथे नोंद केले असून दिनांक ०९.०३.२०१७ रोजी त्यांचे नोंदीमध्ये अ.क्र.१०४५/२०१७ नोंद करण्यात आली. माझ्या अशिलांनी घोषित केले आहे की, सदर मालमत्ता वर संदर्भीत फ्लॅट क्र.ए/३, राजेश्वरी इमारत, पीॲण्डटी ऑफिशीयल्स को-ऑप.हौ.सो.लि., राम नगर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ या जागेऐवजी स्थायी पर्यायी निवासस्थान स्वरुपात देण्यात आले. माझे अशील हे अनुसुचीत बाबत वारसदार आहेत.

जर कोणा व्यक्तिस सदर मुळ दस्तावेज सापडल्यास किंवा खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंव भागावर मालकीत्व, तारण, अधिभार, मालकीहक्क, वहिवाट किंवा इतर प्रकारे काही दावा, अधिकार, हक्क, हित, लाभ इत्यादी असल्यास त्यांनी दस्तावेजी नुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून **१४ (चौदा)** देवसांच्या आत श्री. <mark>रोहन जे. चोथानी वकील,</mark> डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई–४००१०१ येथे कळवावे. यात कसूर केल्यास दावा त्याग केले आहेत असे समजण्यात येईल आणि माझे अशील सर्व अधिभारापासून मुक्त व बाजाभाव योग्य अधिकार असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.३०२, क्षेत्रफळ ६२८.९४ चौ.फु. रेरा कार्पेट, ३रा मजला, राजेश्वरी को–ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.क्यु-ए, राम नगर, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२, जमीन जुना सीटीएस क्र.१ ते गाव मागाठाणे, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व खंड. सही/ आर. जे. चोथानी - वकील

ठेकाण: मंबई

दिनांक: २३.०८.२०२४

	भाग	विशिष्ट क्रमाव		शंअसंची
	प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	संख्या
दि एम आर थरान भंगाळे	90530	२८४८७ १	०६८४७०	900
	92829	५४८९०१० १	०६८४७०	40
असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यग सांच्या आत नोंदवावा. या काला रू करेल.	कींनी तो दावा कंपनीच्या व	र दिलेल्या पत्त्यावरील नोंदण	ीकृत कार्यालयाकडे णि कंपनी प्रतिलिपी भ जिलेट इंडिर	सदर सूचना प्रसिद्ध
e Loans नॉदणीकृत कार्या. : लब:- प्लॉट क्र. ९५, पहिला मजला, सन जाहिर्टट्राटन सिंब्युरिटी: अन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनालियल (आवएसएफसी) (प्रति णि विरोषत: कर्वार आणि	ः प्लॉट- १५, ६ वा मजला, सेक्टर- ४ श्वाईन इमारत, नाथ प्रांगण सोसावर्ट । — र.२ । द २ ४ : । द ८ : द ते इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निषम, २०० अंसेरस्ट अंज एनफोर्समेंट- ऑफ (मूल कर्षदार) कडे तारण डेवलेल्या जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशी।	४, संस्थात्मक क्षेत्र, गुडगाव, हरिय , महाराष्ट्र बॅकेच्या बाजुला, शिवाज ट्र ा टिट्टीटरेरा जि २ च्या नियम ८(६) अंतर्गत, तब्बुरिटी इंटरेस्ट अँबट २००२ अंट स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरित वारस प्रतिनिर्धाना सूचना दिली जात	णा-१२२००२. ति नगर रोड, गारखेडा, और ट्राट्ट गित इंडिया शेल्टर फायन । सूचना. 1 की खाली वर्णन केलेली र	रंगाबाद - ४३१००५३. ।।।न्स कॉर्पोरेशन न्थावर मालमत्ता प्रतिभूत
आहे. जाहिर लिलावात सहभागी होण्यासा कॉर्पोरेट कार्यालयः औरंगाबाद शाखांमध्ये	ाठी इरठे रक्कम असलेला मोहरबंद लिप 1 सादर केला जाईल.	ाफा आयएसएफसी च्या प्राधिकृत अ		
कर्जदार/सह-कर्जदार/ जामिनदार/कायदेशीर वारस/ कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	मागणी सूचना दिनांक तारखेपर्यंत रक्कम	ताबाचा प्रकार (रचनात्मक/ वास्तविक अंतर्गत)	राजीव किंमत	इसारा रक्कम
		सांकेतिक आठशे	रू.५,८५,६५०/- (रूपये पाच लाख पंच्याऐंशी हजार सहाशे पन्नास फक्त)	रू.५८,५६५/- (रूपये अठ्ठावन्न हजार पाचशे पासष्ट फक्त)
तता बेअरिंग हाऊस मिळकतक्र.बी-५/३	नाणि चतुसिमा पूर्व - मिळकत क्र. ब			
बाद यथाल मालमत्तच सब माग व खड उ न्हेराव घुंगडे, दक्षिण - मिळकत क्र. बी-(५/३०/बाबासाहेब सातपुते			
न्हेराव घुंगडे, दक्षिण - मिळकत क्र. बी-' पूजा इंगळे आणि ज्ञानेश्वर इंगळे	दि.२०.०६.२०२३रोजी रू.१४,१५,६२९.९७/- (रूपये चौदा लाख पंधरा हजार र		रू.१२,४६,९५०/- (रूपये बारा लाख सहेचाळीस हजार नऊशे पन्नास फक्त)	रू.१,२४,६९५/- (रूपये एक लाख चोवीस हजार सहाशे पंच्याण्णव फक्त)
न्हेराव घुंगडे, दक्षिण - मिळकत क्र. बी-' पूजा इंगळे आणि ज्ञानेश्वर इंगळे	दि.२०.०६.२०२३रोजी रू.१४,१५,६२९.९७/- (रूपये चौदा लाख पंधरा हजार र एकोणतीस आणि पैसे सत्त्याण्णव प प्लॉटक्र.३२/२,गटक्र.१५३,मौजे	गहाशे क्त) सातारा, औरंगाबाद, महाराष्ट्र, क्षेत्रफ	(रूपये बारा लाख सहेचाळीस हजार नऊशे पन्नास फक्त)	(रूपये एक लाख चोवीस हजार सहाशे पंच्याण्णव फक्त)
	असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्य सांच्या आत नोंदवावा. या काला रू करेल. ट, २०२४ belter इंडि Loans नॉवणीकृत कार्वा. तत्व:- प्लॉट क्र.९५, पहिला मजला, स जाहिटरेट्टा संबरुरिटी ऑब (फनस्ट्रब्सन ऑफ फिनालीवस्त (आवएसएफसी) (प्रति ण विशेषत. कर्जवा, सह- कर्जवा, आणि आकारली आहे, ज्याचा तावा प्राधिकृत आहे. जाहिर तिलावात सहभागी होण्यास कॉपींट कार्यात्वय: अंगरानाब्व शाखांमध्य कर्षवार/सह-कवंवरा/ जामिनदार/सह-कवंवरा/ जामिनदार/सह-कवंवरा/ जामिनदार/सह-कवंवरा/ जामिनदार/सह-कवंवरा/ जामिनदार/सह-कवंवरा/ जामिनदार/सह-कवंवरा/ जामिनदार/सह-कवांवरा/ जामिनदार/आवादीनधींचे नाव सुनिता वनसोड आणि गणेश वनसोड	बाबत खरेदी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याविरुद्ध असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्या व सांच्या आत नॉदवावा. या कालावधीनंतर कोणताही दावा विच रू करेल. ट, २०२४ belter हंडिया शेल्टर प e Loans नॉवणीकृत कार्या. एलॉट-१५, ६ वा मजला, सेक्ट-४ स्व - प्लॉट ऊ.९५, पहिला मजला, सनशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायर्य जाहिर सूचला मजला, सनशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायर्य क्रिक्टर सूचला – स्थावर मालटमाल्म त्वने सिख्युरिटी इंटरेस्ट प्रत्मकोसॅमेट आफ (आवएसएफसी) (प्रतिभूत कर्षवार) कडे तारण ठेवलेल्या णि विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदा किंवा त्यांच्या कायवेशसिम आकारली आहे, व्याचा ताबा प्राधिकृत अधिकाऱ्याने येतला आहे, आवएसएफर्स) (प्रतिभूत कर्षवार) कडे तारण ठेवलेल्या णि विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदा किंत त्यांच्या कायवेशसिम आकारली आहे, व्याचा ताबा प्राधिकृत अधिकाऱ्याने येतला आहे, आवएसएफर्स) जामीनदार स्व शक्त कार्या व्यलुन्तिश्रता जसे जोवे आहे, असे आहे आहेर लिल्तवात सहभागी होण्यासाठी इरठे रक्षम असलेला मोहरवं लिफ कॉपीट कार्यालय: औरगाबाद शाखांमध्ये साद केल जाईल वित्ता कॉपीट कार्यालय: औरगाबाद शाखांमध्ये साद केल जाईल वित्ता कॉपीट कार्यालय: औरावादा शाखांमध्ये साद केल जाईल वित्ता कॉपीट कार्यातन्य सहभागी होण्यासाठी इरठे रक्षम असलेला मोहरवं लिफ कॉपीट कार्यालय: औरगाबाद शाखांमध्ये साद रक्ता जाई त्या विराक्त कॉपीट कार्यालय: औरानाब शाखांसाध्ये साद केल जाईल वित्ता कॉपीट कार्यालय: क्रियांस वर्गसा बाहर लिल्तवात सहभागी होण्यासाठी इरठे रक्षम असलेला मोहरवं लिफ कॉपीट कार्यालय: क्रिया वार्य साह कार्यि करात सहम हम सुनिता बनसोड आणि कर: ४४७,२६७२८७/२	बाबत खरेदी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याविरुद्ध इशारा देण्यात येत आहे. सद असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्या वर दिलेल्या पत्त्यावरील नोंदण सांच्या आत नोंदवावा. या कालावधीनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आ रू करेल. ट, २०२४ belter इंडिया शेल्टर फायनाव्स्य केत द, २०२४ belter द्रविष्य शेल्टर प्रायनाव्स्ट के द, २०२४ belter द्रवे केव्या वाल्. संगाईन इमारत, नाथ प्रांगण सांसायटी, महाराष्ट्र बैकेच्या वालूला, शिवाव जाहित्य पूचला – स्थावर प्रांगण सांसायटी, महाराष्ट्र बैकेच्या वालूला, शिवाव जाहित्य पूचला – स्थावर प्रांगण सांसायटी, महाराष्ट्र बैकेच्या वालूला, शिवाव जाहित्य पूचला – स्थावर प्रांगल संक्या व्यक्ती किंत्र, नाथ प्रांगण सांसायटी, महाराष्ट्र बैकेच्या वालूला, शिवाव जाहित्य पूचला – स्थावर प्रांगल संक्या वालूला, शिवाव शिक्षुरिटी इंटरेस्ट (एनकोर्समेंट) नियम, २००२ च्या निवम ८(६) अंतर्गत, क्रेंब रिकन्द्रक्षन ऑफ फिनाविष्य केंद्रिय् क्रेंब एकोर्समेंट) नियम, २००२ च्या निवम ८(६) अंतर्गत, क्रिक्षुरिटी इंटरेस्ट (एनकोर्समेंट) नियम, २००२ च्या निवम ८(६) आंतर्गत, क्रांकित्र कर्जवार, सह-कर्जवार आणि जामीनवार किंवा त्यांच्या कायदेशीर वारस प्रतिनिधीना सुचन दिली जां (आवयसपफसी) (प्रतिभूत कर्बवार) को त्राहे, आवर्ष प्रांत सित्या स्थाव्य मालमतेच्या बिक्रीकितित (श्वायस्य क्रांगी हाण्यासाठी इस्टे रक्ष्म आस ले त्रां, ज्यांच्या तबा प्राधिकृत अर्ह्य कार्या के त्यां हो जे त्र ते को हो ये तत्वा आहे. जाहिर लितावाव साहमागी होण्यासाठी इस्टे रक्ष्म आसले ला मोहत्यं लिफाफा आयरसएफसी च्या प्राधिकृत अ कॉपीट कार्यातवः औरिगाबाद शाखांमध्ये सादर केला जाईल. कॉपीट कार्यातवः औरिगाबाद शाखांमध्ये सादर त्हका साईल. कॉपीट कार्यातवः इंग्रांगा वार प्रांग किंता ताईल. कॉपीट कार्यातवः आत्मि तार्य सार कार्य रात्वायत्र सित्ता क्रिक्त तार करतांग) सोकेतिक करतांग) सोकेतिक	बाबत खरेदी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याविरुद्ध इशारा देण्यात येत आहे. सदर भाग प्रमाणपत्रांशी र असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींने तो दावा कंपनीच्या वर दिलेल्या पत्त्यावरील नोंदणीकृत कार्यालयाकडे सांच्या आत नोंदवावा. या कालावधीनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिभि भ रू करेल. जिलेट इंडिय ट, २०२४ helter इंडिया शेल्टट फायनाकर कोंग्रे विणकृत कार्वा. या किंत्र कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिभि भ रू करेल. जिलेट इंडिय ट, २०२४ helter इंडिया शेल्टट फायनाकर कोंग्र गुडगाव. हरियाणा-१२२००२. त्व- प्लॉट ३.९५, पहिलामबला, सनशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायदी, महाग्र बैकेच्या बाजुला, शिवाजी नगर रोड, गारखेडा, औ जाहिर स्टूचना – स्थावर म. नाथ प्रांगण सोसायदी, महाग्र बैकेच्या बाजुला, शिवाजी नगर रोड, गारखेडा, औ जाहिर स्टूचना – स्थावर मालमर्थ प्रति केंप्र के प्रांग प्रति हा किंट्या हिडिया होडिया सिब्बुरिटी इंटरेस्ट (पत्कोसीर) नियम, २००२ च्या नियम (३५) अंतर्गत, अंद रिकन्स्ट्रबग ऑफ फिनात्मिक्ष सेंदेख से केंब राज्य केवरेशी वास प्रतिनिर्धा स्वयना हिति हाति शिवरोर कर्जदा, सह-कर्जदा आणि जामीनदा किंवा त्यांच्या कावरेशी यास प्रतिनिर्धा स्वना दिली कोते की खाली वर्णन केलेन (आवएसएफसी) (प्रतिभूत कर्जवार) कबे तात्य वेवलेल्या स्वाप्तर यातमान्येत्वा विक्रीकारिता सुबना. णि विशेषतः कर्जवार, सह-कर्जवार आणि वामीनवार किंवा त्यांच्या कावरेशी या सार प्रतिनिर्धा त्या तत्याव विक्री केली वाली वर्णन केलेन शाकारती आहे, ज्याचा तावा प्राधिकृत अधिकान्याने केला आहे, आयरहे से आहे, के आहे नेथ आहे या तत्यावर विक्री केली वाली वर्गन केलोन आहीत तितावात सराधात्र प्रायांमध्ये साद केला जाईल. कॉपीट कार्यातवः औरपाबाव शाखांमध्ये साद केला जाईल. कॉपीट कार्यात स्वार केला वास तेलो बाही सं साल आया याय प्रतिकृत कार्या त्यात्त विक्रि केली वाईत. र कॉपीट कार्यातवः औरपाबाव शाखांमध्ये साद केला जाईल. कॉपीट कार्यातवः आणि वात्ता हित्र केला जाईल. कॉपिट कार्यात्र प्रावांमध्य हास रके ला जाईल. बानियता क/ वात्ततिक (हर्प-१/- (ह्य्यये प्राव ताव प्रच्या प्राव ताख अाणी गोय वाराव कार्यात्र हित्र प्राव ताख कार साहाये प्रचार फक्रत (स्वर साह करा ताहर) सं स्वर वात्र कार साह ता काराये का ताहरे तत्या करात) प्रत्या वता ता प्रावांक्र तर स्वर प्र ताख

कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना १५ दिवसांची विक्री सूचना

Ŧ	दिनांक: ३०/०८/२०२४	इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.करिता
5	दिनांक: ३०/०८/२०२४ ठिकाण: औरंगाबाद	प्राधिकृत अधिकारी